

**THE BOOK WAS
DRENCHED**

**TEXT FLY WITHIN
THE BOOK ONLY**

UNIVERSAL
LIBRARY

OU_192298

UNIVERSAL
LIBRARY

OSMANIA UNIVERSITY LIBRARY

Call No. M 923/922 BH Accession No. M 3226

Author पराञ्जपे, शाकुन्तला

Title भालूगीची बाई: 1944

This book should be returned on or before the date
last marked below.

भिल्हणीचीं वोरें

लेखिका

शकुंतला परांजपे

किंमत ३ रुपये

प्रकाशक व व्यवस्थापक
रा. ज. देशमुख,
देशमुख आणि कंपनी
१९१ शनवार पेठ, पुणे २

संचालक
भ. व्यं. देशमुख,
बी. ए., एलएल. बी.

- १ सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.
- २ मुख्यपृष्ठावरील चित्र श्री. दीनानाथ दलाल यांचे आहे.
- ३ वेष्टनावरील चित्रांचे ब्लॉक्स ब्रॅम्बे प्रोसेसने केले आहेत.

फ्रॅंक ५७
१५ मे १९४४

मुद्रक
विठ्ठल हरि बर्वे,
आर्यभूषण मुद्रणालय,
११५११ शिवाजीनगर, पुणे ४.

अर्पणपत्रिका



“तात्या गोष्ट सांगा.” आमच्या दारांत पाऊल ठेवतांक्षणींच तुमचीं
जोडा काठी लपवून मीं तुमच्याकडून गोष्टींची चसुली करीत असें.
हा माझा ससेमिरा चुकविण्याकरितां तुम्ही “भासकवीच्या
नाटककथा” गोष्टीरूपानें लिहून तें पुस्तक मला अर्पण केलेंत.
त्या वेळी मीं आठ नऊ वर्षांची असेन. हरी नारायण आपटे
यांनी पुस्तक अर्पण करावें हा आपला केवढा गौरव आहे हें
त्या वेळी मला कळलें नाहीं. आज—तुम्हीं गेल्यावर अनेक
वर्षांनी—तें कळतें; आणि तें व्यक्त करण्याकरितां, आधींच
उष्टावलेलीं हीं “भिडिणीचीं बोरे” पूर्वीच्याच प्रेमानें व
आज वाटत असलेल्या आदरानें मीं तुम्हांस अर्पण करिंत.

—शकू

कोंकणची शाबासकी

श्रीगजानन

आंजर्ले, ता. ४-२-४४

श्रीमती शकुंतलाबाई परांजपे मु. पुणे यांसी भालचंद्र गजानन निजसुरे मु. आंजर्ले याचे कृतानेक सा. नमस्कार विनंती विशेष. माझी व आपली प्रत्यक्ष ओळख नाहीं तथापि मी आंजर्ले येथील रहिवाशी असल्यामुळे आपणांस ओळखितों. माझी दृष्टि बिघडल्यामुळे मला अकाली ऐन्शन ध्यावै लागले. मी रोज नियमितपणे रा. गोविंदशास्त्री पेंडसे यांजकडे वाचनासाठी जात असतों. ते मला मोळ्या हैसेनें वाचून दाखविण्याची कामगिरी करितात. आपण सद्यार्दीत घोडागाडी या मथल्याखालीं लिहिलेले तीनही लेख आम्ही वाचले. आम्हां उभयतांस ते फारच पसंत पडले. आपली लेखन-पद्धति साधी व सरळ असून तींत स्वभावोक्ति हा गुण ठळकपणे दिसून येतो. आमचे मतें हे लेख उत्तम विनोदी लेख म्हणून गणले जातील. मात्र अज्ञानी वाचक म्हणजे बन्याच खालच्या प्रतीचे वाचकांची आपणां-

भिलिणीची बोरे

संबंधी गैरसमज होण्याची भीति वाटते. त्यांस वाटेल की ही बाई दांडगी उद्धट व बेकिकीर असून हिच्या ठिकाणी आपल्या बापासंबंधी बिलकूल प्रेम अगर पूऱ्यवुद्धि नाही. पण वस्तुस्थिति सर्वस्वीं उलट असून हा एक विनोदी लेखांचा मासला आहे असें सूझ वाचक तेव्हांच समजतील हें निःसंशय होय.

या लेखांतून आपले वडील सर आण्पासाहेब यांच्या अत्यंत साध्या राहणीचें व उदात स्वभावाचें एखाद्या झिरझिरीत वज्रांतून आंत ठेवलेली वस्तु दिसावी तसें अस्पष्ट व गंभीर असें स्वभावदर्शन होतें. हा लाभ वाचकांस बराच महत्त्वाचा व अलम्य असा वाटेल अशी खात्री वाटते. आपण म्हैसूर संस्थानांत गेलां होतां तरी तिकडील प्रवासवर्णन प्रसिद्ध केल्यास तेंही बोधप्रद होईल अशी खात्री वाटते.

कळावें लोभ असावा हे विनंती.

भा. ग. निजसुरे यांजकडून

देशमुख आणि कंपनीचीं प्रकाशाने

वि. स. खांडेकर		इ. र. कवठेकर	
१ फुले आणि दगड	१/11	१ अपुरा डाव	५
२ घरटथाबाहेर	१/11	२ रेशमाच्या गांठी	५
३ पहिले प्रेम (आ. २ री.)	३	३ आभाळाची सांबली	४
४ जळलेला मोहर	३	४ श. म. जोशी	
५ कौंचवध	४	१ स्मृति-लहरी	२
६ सायंकाल (आ. २ री.)	२/11	२ विचार-लहरी	२।।
७ अविनाश	१/11	३ नवे जग ?-पु. य. देशपांडे	२/1।
८ मंदाकिनी	१/11	४ रायचरित्र-भाई बेके	१/1।
९ सहा भाषणे	२	५ प. ले. वि. स. खांडेकर	
१० कलिका	२।।	१ काव्यज्योति	
११ श्री आणि पुरुष	२	२ पारंप्या-आनंदीबाई जयवंत १/।।	
१२ पांढरे दग	४।।	लक्षण० सरदेसाई	
ग. व्यं. माडखोलकर		१ दासळले चुरूज	२
१ अवशेष	२	२ प्रो. वि. ह. कुलकर्णी	
२ नागकन्या	२	३ व्याकिंचित्रे	२/।।
३ माझी नभोवाणी	२	४ फसगत-ना. ह. आपटे	१/।।
४ नवे संसार (जस)	४	५ साखरुडा-प्र. के. अन्ने	१/।।
५ चंदनवाढी	६/।।	६ कृष्णाबाई भोटे	
६ व्यक्तिरेखा	२।।	७ मीनाक्षीचे जीवन	२।।
ना. धो. ताम्हनकर		८ चलतीं नाणीं र. गो. सरदेसाई २	
१ तात्या भा. ? छा.	२/।।	रा. श्री. जोग	
२ तात्या भा. ? रा.	३	१ सोंदर्यशोध आणि आनंदबोध	८
३ निवाढे भा. ? ला.	२/।।	२ हितपत्रे-ना. म. पटवर्धन	३
४ चकमकी	१/।।	३ बेबीची बहीण वि. वि. बोकील ३	
५ बच्चा नवरा	१/।।	४ वह आणि तारे-सत्यग्राही ४/।।	
६ अनेक आळीवांद	३/।।	अनंत काणेकर	
चि. वि. जोशी		१ धुक्यांतून लाल तान्याकडे	३
१ आणखी चिमणराव (आ. २) ४		२ काकासाताहेब कालेलकर	
२ नवे भासूड	२	३ बह्यदेशाचा प्रवास	१/।।
३ स्टेशनमास्तर	२	४ य. दि. येण्डरकर	
साने गुरुजी		५ प्रापंचिक पत्रे	३
१ पुनर्जन्म	२/।।	६ स्टेलिन-वि. म. भुस्कुटे	१/।।
२ आस्तिक	२/।।	७ कमलाबाई टिळक	
इत्तु शांडेकर		८ आकाशगंगा	१/।।
१ सरव्याहरी	१/।।	९ शाकुंतलाबाई परांजपे	
२ नवी आचाढी	१/।।	१० भिजिणीची बोरे	३

आगामी प्रकाशने

वि. स. खांडेकर

- १ अश्वु
- २ बुद्ध आणि हिटलर
- ३ चल ये राणी
- ४ विसावें शतक
- ५ तिसरी भूक
- ६ वर्षाकाल
- ७ छाया भाग १-२
- ८ वालुका
- ९ कालचीं स्वप्ने
- १० चार भिंती
- ११ मंजिंया
- १२ मराठीचा नाट्यसंसार
- १३ वा. म. जोशी / व्यक्ति आणि वाहमय)
- १४ फुले आणि कांटे
- १५ पहिली लाट
- १६ कल्यलता

ग. च्यं. माडखोलकर

- १ तीन दिवस
- २ कणभार
- ३ माझे आवहते कवि
- ४ चक्रवर्ती उदयन
- ५ उर्वशी

इ. र. कवठेकर

- १ आपुलकीची झळ
- २ डगाआड
- ३ आग आणि पाणी
- ४ ना. ह. आपटे
- ५ साजणी

शकुंतला परांजपे

- १ चांदणी

ना. धों. ताम्हनकर

- १ निवाडे भा. २ रा
- २ गुजाताई
- ४ शेजारी
- ५ घायाळ
- ६ प्र. के. अत्रे
- ७ ललित वाहमय
- ८ 'मी' कसा झालो कृष्णाचाई भोटे
- ९ अनामिकेची पूजा
- १० कलाक्षेत्रांत
- ११ मवाली

काकासाहेब कालेलकर

- १ रमरण यात्रा
- २ अनंत काणेकर
- ३ उघड्या सिडक्या
- ४ काळे आणि पांढरे
- ५ पिकली पाने / दुसरी आवृत्ति
- ६ चिं. वि. जोशी

गुंद्याभाऊ

- २ दरबार कथा
- ३ इत्तु बांडेकर
- ४ हिरवी माडी
- ५ तूं आणि मी
- ६ कबुली जबाब
- ७ कुसुमावतीचाई देशपांडे
- ८ मोळी

साने गुरुजी

- १ सोन्यामारुति
- २ रामतनय
- ३ सात्रखगोटी

मी पुरुष झालें असतें तर ?

१

मनुष्य दुःखांत असला कीं त्याला झोपेंत आणि जागेपणीं सुखाचीं स्वप्रे पडत असतात व तो सुखांत असला म्हणजे त्याला कधीं कधीं दुःखाचे डोहाळे आठवतात व तो आपल्याशींच केन्हां केन्हां, उद्यां मी दरिद्री झालों तर ?—माझी बायको दुसऱ्याच कोणाचा हात धरून पळून गेली तर ?—माझीं मुळे पटकीने मेलीं तर ?—मीं एखाया अपघातांत सांपळून जन्माचा लंगडालुला झालों तर ?—अशा प्रकारचे नानाविध कुतर्के करीत बसतो. अशाच कुतर्कांच्या फेच्यांत सांपडल्यावर कधीं कधीं माझ्यापुढे हा प्रश्न उभा राहतो—मीं पुरुष झालें असतें तर ? कितीतरी आपत्ति माझ्यावर कोसळ्या असत्या ? मला रोज दाढी करावी लागली असती, पुरुषांचा रक्ष पोषाख करावा लागला असता, तलम रेशमी साढ्यांना मला जन्माचा राम-राम ठोकावा लागला असता, रंगीबेरंगी बांगड्या दुरूनच पाहून मला माझी

भिलिणीची बोरे

तहान भागवावी लागली असती; पावडर, काजळ, रंग यांना मला कायमचे मुकाबें लागले असतें, डूळ किंवा कुडीं न वापरल्यामुळे वारशाच्या दिवशीं टोंचलेली माझ्या कानाचीं भोके बुजून गेलीं असती...नाहीं नाही, एखाद्या नाटकमंडळांत ख्रीची भूमिका करून आठवड्यांतले कांहीं तास तरी मीं वरील नाजुक लेण्यांचा उपभोग घेतला असता. पण दिवसेदिवस ख्रिया स्वतःच ख्रियांचीं कामे करण्यास पुढे सरसावत असल्यामुळे तेवढे सुख तरी मला लाभले असतें कीं नाहीं कोण जाणे? पण कांहीं झाले, कितीही ख्रियांच्या भूमिका मीं केल्या असल्या तरी, मी पुरुष झाले असतें तर मनोरमाबाई थते यांनी प्रतिपादन केलेल्या अठरा महिन्यांच्या अव्याहत संभोगसुखाला म्हणजे नऊ महिने मूल पोटांत असतांनाच्या, यमयातना होऊन बाळंत होतांनाच्या, व नऊ महिने मूल अंगावर पाजतांनाच्या अशा एकूण आठरा महिन्यांच्या संभोगसुखाला मी खासच अंतरले असतें. नको नको, परमेश्वरा प्राणिमात्राच्या कोठच्याही कोटींत मला जन्माला घाल, पण नरजातींत कधींही घालूं नको!

शिवाय मी पुरुष झाले असतें तर मला कांहींतरी उद्योगधंदा करावा लागला असता. हो, कारण तें पुरुषांचे काम आहे. पुरुषांनी पैसा हा कमावलाच पाहिजे. बायकांनी सुद्धां हवा असल्यास कमवावा. पण तो केब्बां? जेब्बां त्यांना बाप, नवरा, दीर, चुलता, भाऊ, मित्र, वगैरे कोणाकडूनही पैसे उकळतां येणार नाहीत तेब्बां. मुलाबालांचे संगोपन आणि घरांतली देखरेख एवढींच कामे निसर्गांत बायकांच्या वांछाला दिलीं आहेत तीं त्यांनी करावीत अथवा नाहीं; पण पुरुषांनी मात्र दररोज घराबाहेर आठ दहा तास राबून रक्काचे पाणी करून पैसे मिळवून घरी आणले पाहिजेत. आणि एखादा पुरुष असें जर न करील तर त्याच्यावर घरांतून पुष्पांजली तर होईलच, पण समाजांतील इतर पुरुषही त्यालाच नांवे ठेवतील. इतके

करूनही बायकांची ओरड आहेच की, पुरषांनी आम्हांला गुलाम करून ठेवले आहे. काय लुच्चेगिरी पाहा ! या बायका आमच्याकडून कशीं आपलीं कामे करवून घेतात. सभेमध्ये बायका आल्या कीं त्यांना आम्हीं उठून चांगल्या जागा दिल्या पाहिजेत, टेनिस खेळतांना आम्हीं त्यांचे चेंद्र गोळा केले पाहिजेत, बाजारांतून कांहीं आणायचे झाले कीं आम्ही साय-कलवर स्वार झाले पाहिजे, यांना कुठे परगांवी किंवा रात्री जलशाळा जायचे असले कीं आमचीं कामे सोडून आम्हीं यांच्यावरोबर सोबत गेले पाहिजे. शाळा—कॉलेजांतून पुढील बांके आम्हीं यांच्यासाठी खालीं केलीं पाहिजेत आणि इतके करूनही वार्षिक संमेलनाच्या वेळीं बायकांच्या तफे एक प्रति-निधि राखून ठेवूनही फिरून सार्वजनिक निवडणुकीत यांना उभे राहयाला पाहिजे. नाहीं तर यांनी संमेलनावर बहिष्कार टाकलाच. आणि सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बायका आम्हांला भुरळ पाडून आमच्याच तोडून आमची निंदा करवतात आणि आम्हाला आमच्याच सत्तेवर आणि अधिकारावर पाणी सोडायला लावतात. मतांचे हक्क यांना आम्हीं मिळवून यावे, बाप किंवा नवरा मेल्यानंतर वारसा मिळवून देण्याची यातायात आम्हीं करावी, विधवांशीं लम्हे आम्हीं करावीं, घटस्फोटाचा कायदा करण्याची खटपट आम्हीं करावी आणि या बायकांची बोंब आहेच कीं पुरषांनी आम्हांला बंदिवासांत ठेवले आहे, आमची मुस्कटदाबी केली आहे, आमचा छळ चालवला आहे. अहो, अण्णासाहेब कर्वे, गोपाळराव देशमुख, आहांत कोठे ? शुद्धीवर या आणि या बायकांचे स्तोम माजवायचे बंद करा. नाहीं तर एक दिवस या आपल्या उरावर बसतील, डोक्यावर मिरी वाटतील; अहो, आपल्याला कैदेतमुद्धां टाकतील.....अरे, पण हें काय ? कल्यनेच्या भरारीत मी खरोखरीच पुरुषासारखी बोलूं लागले कीं ! माफ करा भागिनीनों ! चुकले, क्षमा करा आणि तुम्ही या पुरुषांना पूर्णपणे आपल्या कहांत ठेवा.

मिलिणीची बोरे

गोड गोड बोलून, रुसून, फुगून, वेळ पडल्यास रङ्गून देखील यांच्याकडून आपली सर्व कामे करवून घ्या, त्यांना एक मिनिटभरसुद्धां मोकळे सोडून नका. कारण जराशी फुरसत मिळाली की हे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय, देशी-विदेशी, मालक-मजूर वगैरे नसती कुभांडे रचून रणे माजवतील, लढाया करतील, फार काय, तुमचे-आमचे पोटचे गोळे सुद्धां त्यांत बळी यायला कमी करणार नाहींत.

असो. पण हें विषयांतर झालें. आतां मी पुरुष झालें असतें तर मला कांहीतरी उद्योगांदा करावा लागला असता ही गोष्ट निर्विवाद आहे. तेव्हां मी काय केले असतें? माझी काय लायकी आहे? माझें शिक्षण किती झालें आहे? मुंबईच्या B. Sc. च्या परीक्षेत पहिला वर्ग आणि केंब्रिजच्या B. A. च्या परीक्षेत पहिला नाहीं दुसराही राहिला, फक्त तिसराच वर्ग मला मिळाला आहे. अर्थात् सध्यां मी स्थी आहें या जोरावर मला विदुषी म्हणून आढऱ्येने लोकांकडे पाहतां येते, आणि वरोल दोन्ही परीक्षांचे शिक्षे मिळविणारी पहिलीच स्थी म्हणून टेंभाही मिरवतां येतो; पण हीच जर मी पुरुष झालें असतें, तर माझ्या या विद्वतेला किती जणांनी विचारलें असतें? नोकरीकरतां किती लोकांकडे मला खेटे घालावे लागले असते? किती उंवरठे मला झिजवावे लागले असते? हो! वडिलांच्या नांवावर निदान कर्मयुसन कॉलेजमध्यें तरी मला नोकरी मिळाली असती आणि मग टिळ्क, आगरकर, गोखले, परांजपे या मालिकेत मलाही बसायला मिळालें असतें. कारण या विभूतीनीं स्वार्थत्याग करून ज्या संस्थेत काम केले त्याच संस्थेत दाखल झाल्यावरोबर मीही त्यांच्याच योग्यतेला चढलें असतें. आणि हें मी जगभर सांगत फिरलें असतें, माझ्या स्वार्थत्यागाची रवाही फिरवली असती. माझ्या कर्तवगारीची जाहिरात दिली असती.

पण नाहीं. मी पुरुष झालें असतें तर याहीपेक्षां सत्कार्य करणाऱ्या एका

मी पुरुष झाले असतें तर ?

संस्थेची मी चार आणे देऊन सभासद झाले असतें. मवाळ बापाच्या पोटी येऊनही सत्याचा व अहिंसेचा दिव्य प्रकाश मला खात्रीने दिसला असता. आचार्य अत्यांना नाहीं का तो दिसला ? आगरकरांच्या पुण्य-स्मरणार्थ शाळा काढून, सावरकरांच्या भोवतीं काहीं दिवस गोंडा घोळून अखेरीस मोक्षाला पोहोचण्याचा दिव्य मार्ग त्यांना नाहीं का सांपडला ? त्याच मार्गानें मीही चालूळ लागले असते. शत्रुपक्षांतून पश्चात्ताप पावून आलेला सभासद म्हणून माझें त्रिवार कौतुक झाले असते. या थोर संस्थेला मीं आपले सर्वस्व वाहिले असते. कोणत्याही प्रांताची दिवाणगिरी पत्करली असती. माझ्या मुलीला उच्च शिक्षण देण्याकरितां विलायतेस पाठविले असते. तिसऱ्या वर्गातून प्रवास केला असता. परगांवीं गेल्यावर अन्यपक्षीय लोकांचा पाहुणचार मीं घेतला नसता. फार काय, सत्य व अहिंसेची तच्चें न पटणाऱ्या प्रत्यक्ष माझ्या पित्याच्या घरीही मी कधीं उतरले नसते. स्वपक्षीयांच्या दोषांकडे मीं दुर्लक्ष केले असते. कोणत्याही गुन्ह्याखातर ते तुरुंगांत गेलेले असोत, त्यांना मीं बंधमुक्त केले असते. परमात्म्याचें किंवा त्याच्या योग्यतेला पोहोचलेल्या कोणत्याही विभूतीचें स्मरण केल्यावर सर्व पापांचे क्षालन होतेंच मुळीं. आणि त्यांच्या दर्शनानें व आशीर्वादानें तर त्यांनी स्वतःच कान पिळलेल्या इसमांच्या अंगीं मंत्रिपदाचीं सूत्रें चालव-ण्याची पात्रता येते. असे सरदार पुण्यात्मे प्रसवण्याचें सामर्थ्य ज्या गुर्जर भूमींत आहे, त्या गुर्जर भूमीचे सर्व सोहाळे मीं पुरवले असते. परदेशांत स्वपक्षांतील गुह्य गोष्टीचा स्फोट मीं कधींही केला नसता, देशाचें खरे हित इच्छणाऱ्या वर्तमानपत्रांनाच मीं सरकारी जाहिराती दिल्या असत्या आणि सरकारी छपाईचें काम देशाची खरी कळकळ बाळगणाऱ्या छापखान्यालाच मीं दिले असते. सरकारी कारभार मीं चोख ठेवला असता, सरकारी कागद-पत्र मीं नीट जपून सुरक्षित ठेविले असते. पैशाची अफरातफर मीं

भिलिणीची बोरे

कधीही केली नसती. गोरगरिवांना मीं दाहच्या दुष्ट व्यसनांतून सोडविले असतें आणि त्यामुळे अबकारी खात्याच्या बुडत्या उत्पन्नाची भर करण्याकरतां मीं अनेक योजना शोधून काढल्या असत्या, दीड-दीड वर्षांच्या मुलांकडूनही मीं राष्ट्रोपयुक्त कामे करवून घेतलीं असती; पहा बरें, हल्लीं लहान मुलांच्या सर्व शक्तीचा व वेळेचा किती अपव्यय होतो तो. काठीचा घोडा करून धावण्यांत, बाहुला-बाहुली, कुत्रीं-मांजरे, चेंडू-दांडू यांच्याशीं खेळण्यांत, वाळूचे बोगदे करण्यांत आणि पत्त्यांचीं घरें बांधण्यांत त्यांची शक्ति कशी अनाडार्यो खर्च होते ती; प्रौढ माणसाच्या दसपट हालचाल करण्याची कुवत एका छोट्याशा मुलांत असते आणि ती आपण सर्व फुकट जाऊं देतों! धिक्कार असो आमच्या अकलेला आणि आमच्या शिक्षणपद्धतीला! वस्तुस्थिति सुधारण्याविषयी विचार करण्याकरितां मीं अनेक समित्या नेमल्या असत्या. अहाहा! एकदां या सत्पंथाला लागल्यावर मीं काय केले नसतें? पण समजा, दिवाणगिरीच्या धुंदींत मीं शिस्त मोडली असती तर? आणि माझ्या हितकर्त्यांनी माझें हित कशांत आहे हें सांगूनही मला तें समजलें नसतें तर? अर्थात् मला योग्य तें शासन मिळालें असतें, माझा जाहीर धिक्कार करण्यांत आला असता. मी पदच्युत झालों असतों.

मग मीं काय केले असतें? तेल गेले तूप गेले हातीं धुपाटणे आले अशा स्थितींत मला कांहीं तृतीय पंथ दिसला असता का? होय; खचित दिसला असता. ज्या पंथांत अनेक जाती-पोटजाती नाहींत, ज्या पंथांतील अनुयायांची दृष्टि राष्ट्राच्या आकुंचित आणि मर्यादित क्षेत्रांत कुंचबत राहत नाहीं, जो पंथ अखिल दुनियेंतील आपल्या अनुयायांमध्ये भेदभाव न मानतां त्यांना एकाच छत्राखालीं घेतो, अशा थोर पंथांत शिरून मीं माझें उरलेले आयुष्य खर्चिले असतें. खरोखर मी पुरुष झाले असतें तर हिंदु धर्माच्या, हिंदु समाजाच्या हिंदु राजकारणाच्या अगम्य चक्रव्यूहाला मीं कायमचा रामराम ठोकला

मी पुरुष झाले असते तर ?

असता, आणि शरणागताला प्रेमानं जवळ घेणाऱ्या इस्लामी धर्माची मी अनु-यायी झाले असते. ऐशआरामांत लोळले असते. रात्रिंदिवस हुक्क्याचे झुरके मारले असते. खूपसुरत बेगमा केल्या असत्या. परधर्मांतील मुलींना भुरल पाढून त्यांच्याशी निका लावला असता. आणि एकजात सर्वांना पडव्यांत ठेवल्या असत्या. आमच्या पंथाचे वर्चस्व सर्वांना पटवून दिले असते. सलोखा करण्याच्या अभिषाने मोळ्यामोळ्या पंडितांना महात्म्यांना माझ्यापुढे मान तुकवायला लावली असती. हांजी-हांजी करायला लावली असती. समेटाच्या पांच-पंचवीस अटी घाढून सर्वांना आपलीं डोकीं खाजवायला लावली असती. हरतऱ्हेने उर्दू भाषेचा पुरस्कार केला असता. त्यांतील हिंदी शब्दांना हुसकावून लावले असते. सर्वत्र उर्दू लिपीचाच प्रघात पाढायचा मीं आटोकाट प्रयत्न केला असता. जेव्हां जेव्हां मला सहाजिकपणे सत्ता मिळाली नसती, तेव्हां तेव्हां अल्पसंद्याकांबे संरक्षण या सबवीवर मीं ती मिळवली असती. मोळ्या हुद्याची व गलेलड पगाराची एखादी नोकरी मीं पटकावली असती. अर्थात् ते काम करण्याची बुद्धि माझ्या अंगीं नाहीं असें जर मला आढळून आले असते, तर तेव्हें काम मात्र मीं माझ्या हाताखालील एखाया हुशार हिंदु कारकुनाकढून करवून घेतले असते. मोळ्या पगाराच्या नोक्या, पैसेवालीं कामे मीं स्वधर्मायांकरितां राखून ठेवली असती. कलकलाट करून देवाला पाचारण करणाऱ्या काफीरांना मीं भंडावून सोडले असते. त्यांचीं डोकीं फोडली असती. कोणीहि कसलीही इमारत बांधायला निघाला असता की मीं ती जमीन उल्थीपालथी करून स्वधर्मायांची पवित्र हाडे तीत शोधून काढून त्या बांध-कामाला मोडता घातला असता. अशा रीतींने माझी कुलपरंपरा विसरून जाऊन मीं इस्लामी धर्माची पुढारी बनले असते. अल्ला हो अक्बर !

ऑगस्ट १९३८

शेळीची शिकार !

२

दुपारचा एक वाजला होता. मी रेडिओ लावून पुस्तक कुशींत घेऊन पहुऱ्ले होतें. झोंपहि लागली असावी. स्वप्रांतच ‘शकू अम शकू’ म्हणून कोणीतरी मोर्खानें हांक मारीत असल्याचा भास झाला. जागी होऊन पाहातें तों आजी घाबन्या घाबन्या सांगूं लागली. ‘अम ती बघ एक शेळी वागेत शिरून सर्व भाज्या खाऊन टाकते आहे’. मी ताडकन् उठलें तों खिडकीच ढोक्याला लागून जीव कळवळला; पण त्याकडे यत्किंचित् हि लक्ष न देतां मी मागीलदारीं जाऊं लागले. जातां जातां शेळीला पकडायला म्हणून नुकतेच धुवून वाळत घातलेले आप्पांचे धोतर दांडीवरून ओडले. हो, दोरी शोधीत बसले तर शेळाबाई सुंबाल्या करायच्या. याला म्हणावं समयसूचकता ! पटकन् अंगणांत येऊन आधी फाटक लावले व मग शेळीच्या पाठीमागें धावूं लागले. तीहि धावूं लागली; पण फाटक लावले असल्यामुळे तिला निसदून जातां येईना.

आतां आमची शिवाशिवी चालू झाली. पावसाळ्याचे दिवस, अंगणभर चिखल. मध्येच कोठे तरी निसरडे. दोन-तीनदां शेळीला साष्टांग नमस्कार घातला. तरी शेळी काहीं सांपडेना. मात्र या धांदलीत भाज्यांचे जे वाफे शिलक राहिले होते त्यांचाहि निकाल लागला. तसाच फुलझाडांचा ! शेळीला काय समजतें ? वाट फुटेल तिकडे ती ‘मे अेंडअें’ करीत मला हुकवीत धांकत होती, आणि हर्र रेर करीत मी तिचा पाठलाग करीत होतें. अखेरीस एका झाडाला तिच्या गळ्यांतील दोरी अडकली व शिकार माझ्या हाती लागली. वा ! मी काय लढाई जिकली पण ! अफळुलखानाचा वय केल्यावर शिवाजीला सुद्धा आपली इतकी पाठ घोपटावीशी वाटली नसेल. तें ओले. धोतर चिखलाने भरलेल्या माझ्या सावजाच्या गळ्यांत अडकवले आणि नाकपुऱ्या फेंदारीत मीं तिला ओढीत घरांत आणले.

इतक्यांत आपलीं आपल्या धोतराची ती चिखलावस्था पाहिली आणि शेळी पकडल्याबद्दल माझे कौतुक करायचे सोडून उलट धोतर मळवल्याबद्दल माझी हजिरीच घेतली. नाहीं म्हणायला आजीला जरा माझे कौतुक वाटत होतें. शेळीला बांधावयाला तिने मला दोर आणून दिला व मीं तिला माजघरांतील खिडकीच्या गजाला बांधून ठेवली.

आजी व मी दोघीहि त्या शेळीच्या मालकावर तोंडमुख घेत होतों. “दुष्ट मेला. मुहाम दुसऱ्याच्या बागेत लावायचीं आपलीं जनावरे. म्हणजे खायला तेवढेच कमीं घालावं लागतं. आतां येऊं दे तर खरा. चांगला दंड यायला लावते. आपलीं जनावरं संभाकायला काय होतं ? दुसऱ्याचं नुकसान करायचं. दे म्हणावं आतां भरून. नाहीतर बीघतें नेऊन पांजरपोळांत. मग स्पाया मोजावा लागेल नाहीं माहीत. येऊं दे तर मेल्याला. आतां येईल बघ.” अशी बडबड करीत मी बालडीभर पाणी शेळीसमोर आणून ठेवलं. “हो, मुक्या जनावरांचे कां उगीच हाल करायचे ? मालकाला बघून घेतां येईल;

भिलिणीचीं बोरे

पण तिची बिचारीची काय चूक ! ” असें पुट्पुट्टत मी तिळा गोंजाऱ्ह लागले व बाईसाहेबहि माझ्या पोटीवर आपले ढोके लाडांत घासून ‘में अंडअें’ करू लागल्या. जनावरांना माणसांची परीक्षा किती लवकर होते पण !

५८

५९

६०

‘में अंडअें’ चा अपरिचित शब्द ऐकून आमच्या दोनहि मांजन्या शेपटी फुगवून पाठीची कमान करून शेळीवर व माझ्यावर ढोळे वटाऱ्हून गेल्या व मीहि आजीला शेळीवर लक्ष ठेवायला सांगून दिवाणखान्यांत येऊन कोचावर फिरून आडवी झाले व पुस्तक वाचूं लागले.

दोन वाक्ये वाचलीं असतील. तोंच ‘में अंडअें’—‘में अं अंड’—कर्म ! आतां कसले वाचन. पुस्तक मिटले व रेडिओच्या कटकटीने ‘में अं अं’ ची कटकट माऱ्हून टाकतां येईल तर पाहावं म्हणून कार्यक्रम बघितला. तर दुपारची सुटी ! आतां काय करावं ! शेळीचे ‘में अं अं’ कांहीं थांबेना. एक युक्ति सुचली. शेजारच्या वाईकडे जावं—आपल्या पराक्रमाचं वर्णनहि करतां येईल. जातांना आजीला बजावलं, “बघ शेळीचा मालक येईल. हातीपायीं पडेल. गरिबावर दया करा म्हणेल. मुळीच ऐकायचं नाहीं. निदान बारा आणे तरी टाकायला लावल्याशिवाय शेळीला हात लावूं देऊ नको. हो पांजरपेण्ठांत एक रुपाया, तर आपले चार आणे कमी. पैसे वाजवून घेहो पण ! ”

दीड तासानें आमची स्वारी परत आली. शेजारीणवाईनीं पुष्कळ कौतुक केले. “शावास हो तुमची. कशी पकडलीत तिळा. बरं वाई सुचलं तुम्हांला आधीं फाटक लावून घ्यायचं. आतां अगदीं सोडूं नका तिळा. वाईट असतात हे मेले कुणबी.” प्रशंसापर शब्दांच्या जोडीला चहा-चिवड्याची साथ होती. मग काय, आम्ही अगदीं प्रसन्न होऊन घरीं आलों. येतांना फाटकांतच

‘मे अं अं’ ऐकूं आले. माजधरांत आले तो लेण्यांचा हा थोरला सडा पडलेला.

आजीच्या उल्हासाला आतां ओहोटी लागल्यासारखी दिसली. ती म्हणाली “ जळली ती शेळी. ही घाण बघ एकदा.” मी म्हटलं, “अग बरंच झालं ! फुकटचं खत होईल आपल्याला. शेळीचं खत फार किंमतीचं असतं. पण कोणी विचारायला आलं होतं का ? ” आजी त्रापून म्हणते, “ कोणी कुत्रंसुद्धां आलं नाही. बाहेर नेऊन बांध तिला. मला नको ही पिडा. ” मी लगेच मोडता घातला, “ बाहेर बांधली आणि कोणी हक्कच तिला सोडून नेली म्हणजे ? अग आतां संध्याकाळला हात जोडीत येईल बघ तिचा मालक. त्याच्यावर काढ तूं आपला राग. ” इकडे शेळीचं “ मे अं अं ” चाललेच होते.

मला वाटले तिला भूक लागली असावी. गरीब बिचारी—इतका वेळ उपाशी राहिली. वकन्या काय खातात बरं ? हो वाभवीच्या झाडाचा पाला आणि झेंगा. हं याला म्हणावं सृष्टिनिरीक्षण. झालं. गेलों आम्ही बामुळ रानांत. पायांत आणि हातांत काय कांटे बोंचले आहेत म्हणून सांगूं ? या शेळ्यांना कसे बोंचत नाहींत, राम जाणे. रक्कबंवाळ होऊन थोड्याशा झेंगा आणि पाला घेऊन माघारी आले शेळीनें तें सर्व चट केले व लेण्याचा आणखी एक सडा घातला. अंधार पडूं लागला तरी शेळीचा मालक येईना. आजीची कुरकुर वाढतच होती, आणि शेळीच्या ‘ मे अं अं ’ लाहि ऊत आला होता.

ही इतकी कां बरं ओरडते ? खायला दिलं, प्यायला दिलं. हां समजले— तिची दूध काढायची वेळ झाली असेल आणि कास भरून आल्यामुळे तिला होत असेल त्रास. शिवाय शेळीचं दूध पौष्टिक असतं. गांधीसुद्धां नाहीं का घेत ? झाले. दुधाची चार शेरांची कासंडी घेऊन आमच्या स्वारीनें तिच्या

भिलिणीचीं बोरे

आचाळाला हात लावला. तिने जी दुशी दिली आहे म्हणतां—शिंग डोळ्यां-
तच जायचं. पण नशीब. गड्याला बोलावून तिचं डोचकं धरून ठेवायला
सांगितलं आणि गुडध्यांत कासंडी धरून चवड्यावर बसून फिरून दूध
काढायला लागले. तों जी लाथ बसली कमरेत, ती मी आणि कासंडी—
दोघी गेले गडगडत स्वयंपाकघरांत. कासंडीला आला पोचा आणि मला
आलं टेंगूळ ! एकूण गोळाबेरीज शून्य.

सुदैवाने आप्पा रात्री पत्ते खेळून उशिरां आले व सरळ निजावयाच्या
खोलीकडे जाऊ लागले. तों ‘मे अेस्स—अे’ आमचे दुर्दैव ओढवले. “काय
ग ती विकतची कटकट अजून घरांतच ठेवली आहेस का ? ” “ उद्यां तिला
पोहांचवते ” म्हणून मी त्यांची कशीबशी समजूत घातली आणि “ शेळीला
निजायला तरट दे ” म्हणून हक्कच आजीला म्हटलं. तर ती म्हणते कशी ?
“ अग बोंचेल तिला तरट, तुं आपली तिला आपल्या पलंगांत निजव. एका
कुशीत मांजरे आणि दुसऱ्या कुशीत शेळी ! ” आतां जास्त बोलले तर
आप्पांना ऐकूं जाईल या भीतीने मी गुपचुप वर गेले, आणि पांघरूण घेऊन
निजले. पण झोंप कुठची. माझ्या खोलीच्या बाजूलाच होते माजघर आणि
तेयें शेळाबाई रात्रभर जप करीत बसलेल्या. आतां ठरवलं की सकाळीं
मालक आला कीं त्याच्या हवालीं ती शेळी करायची. दंड दिला नाहीं तरी
बेहेत्तर, तोंडसुख तर घेतां येईल. सकाळीं उदून खालीं आले तों सगळीकडे
घाण मारायला लागली होती. मीं नाकावर रुमाल ठेवीत आजीला विचारलं,
“ कोणी आलंय का ग शेळी परत मागायला ? ” रिकाम्या अंगणाकडे बोट
दाखवीत आजी तावातावाने म्हणते, “ हो ! ती वघ रीघ लागली आहे
माणसांची; हा म्हणतो माझी शेळी, तो म्हणतो माझी शेळी. ”

इतक्यांत शेळीने टक्र देऊन एक तपेले लवंडले. आजीचे पित्त खवळले.
“ जळळं तुझं तोंड. घाण करते तर करते आणि निमूटपणे बसतहि नाहीं

अवदसा ” म्हणून आजीने तिच्या पाठीवर लाटणे ओढले. माझे अंतःकरण द्रवले. “ असे ग काय विचाऱ्या मुक्या जनावराला ! दिवसभर माजघरांत बांधून ठेवली तर तूं तरी बसशील का स्वस्थ ! खरंच, एका जागी बसून खुडकले असतील विचाराचे पाय. ” आजी काय माझा शब्द खाली पडू देते ! “ मग ने की तिला फिरायला. चांगली पावडर लाव तिच्या तोंडाला, काजळ घाल तिच्या ढोळ्यांत, तुझी एखादी रेशमी साडी नेसव तिला, बूट घाल, तिच्या पायांत. ”

आतां आजीशी बोलण्यांत कांहीं अर्थ नाहीं असे पाहून मुकाट्याने चहा घेतला आणि बाहेर पडले. हो, शेळीला सकाळीं खायला काय घालायचे हा प्रश्न पुढे होताच. लगेंच उत्तर सुचले—जनावरांच्या डॉक्टरांना जाऊन विचारावे. म्हणजे सकाळचे फिरणेहि होईल आणि सर्व माहितीहि भिक्ळेल. डॉक्टरांना प्रश्न विचारातांच ते हंसून म्हणतात, “ कां आतां शेळी पाळली आहे वाटतं ! ” हा माझ्या मांजरांना टोमणा होता; पण मीं आपली सरळ झालेली हकीकत सांगितली. आणि विचारलं “ शेळी काय खाते हो ? ” डॉक्टर गालांतल्या गालांत हंसत हंसत म्हणतात “ अहो ती खात नाहीं काय ? ” मीं विचारलं, “ विलायती घास खाईल का ? ” “ हो देशी घास सुद्धां खाईल. ” डॉक्टर माझी चेष्टा करीत आहेत, असे वाटून मी फुगून परत निघाले. येतां येतां एक विलायती घासाची पेंडी घेतली व टांगा करून घरीं आले.

वाटेंत टांगेवाल्याला विचारले “ कायरे, शेळ्या सगळं खातात हैं खरं का ? ” “ अक्षिं समदं खातात बाई. ” “ डाळ तांदूळ सुद्धां. ” तो म्हणतो “ कां नाहीं खाणार, पर कोनी देईल तवा. ” “ हातिच्या एवढंच ना. आमच्याकडे कोठी भरून धान्य आहे ! ” घरीं येतांक्षणीं तिला विलायती घास घातला आणि धान्य आणायला कोठीत गेले. तेथें आजी होती.

भिलिणीची बोरे

तिने हटकले. “हितं काय काम आहे तुझं ?” “डाळ तांदूळ घालते शेव्हीला. आतां खत बघ किती होईल बागेला !” तरी आजीची कुरकुर आहेच—“रडलं तुझं खत. दोन रुपयांचे धान्य खाईल तेव्हां दोन पैशांचे खत घालील. विलायतेत शिकलीस वाटतं हें शहाणपण ?” आम्ही निस्तर झालो.

इतक्यांत माझे गाण्याचे मास्तर आले. मीं तंबोरा काढला. “साडपड साड” सुरु झाले तों “में ए ए—में ए ए.” बोवा म्हणतात, “बांगेत शेव्ही आली आहे वाटतं कोणाची ?” मीं खाली मान घालून म्हटले, “बांगेत नाहीं घरांतच आली आहे” आणि उठून माजघराचे दार लावून आले. कसेंवसें गाणे एकदाचे आटोपले. बोवा म्हणाले, “आज लक्ष नव्हतं गाण्यांत.” असणार कुदून ? मधून मधून तें ‘में ए ए’ घुमत होतं ना कानांत—

बोवा गेल्यावर दार लावून आंत आले. आजी अगदी निकरावर आली होती. “ती शेव्ही तरी पांजरपोळांत पोंचव नाहींतर मी तरी आपली काशीला जातें !” आजीची काशी निधाली कीं समजावं आतां भडका उडणार. पांजरपोळांत पोंचवायची; मी तिला रस्त्यानें कशी घेऊन जाऊं ! हंसतील कीं लोक. मग टांगा करूं ! टांगेवाला हंसेल. शिवाय सकाळीं टांग्याचे पैसे खर्चे झालेच आहेत. गव्याला पोंचव म्हटलं तर पोंचवील कीं नाहीं कोण जाणे. नाहींतर देईल आपली वाटेंत सोडून, म्हणजे मालकाचे आयतंच फावेल. पण तिला घरांत तरी कशी ठेवायची ! मालक तर कांहीं उगवेना. मग आपणच यावी झालं तिला सोडून, असं एकदां ठरवून माजघरांत येऊन तिला मोकळी केली.

पण आतां ती हल्ले तर शपथ ! ती सोकावली होती आयती बसून घास आणि धान्य खायला. ती कांहीं जाईना. आतां शर्ध झाली. अखेरीस

गड्याकडून तिला उचलवली आणि फाटकाबाहेर सोडून फाटक लावून घेतलें. चोवीस तासांच्या आंत काय हें परिवर्तन ? शेळी बाहेर जाऊन नये म्हणून काल जें फाटक लावलें तेंच आज ती आंत येऊन नये म्हणून लावण्याची पाळी यावी. पण जन्मभर फाटक लावूनच कसं ठेवतां येईल. तें कोणीतरी कधीतरी उघडणारच. आणि तेव्हां या पाहुणाबाई आपल्या थेट माजघरांत येऊन बसत. जसं कांही हिच्याच वापाचं घर. आतां मात्र कहर झाला. गांधींची शेळी सुद्धां अशीच एकादी गळ्यांत आलेली शिकार तर नसेल ना !

४६

४७

४८

आतां या शेळीच्या कचाटयांतून सुटायचें तरी कसें ? गड्यांना सगळीकडे तपास करून तिचा मालक धुऱ्डून काढायला सांगितला. अखेरीस त्याचा पता लागला. माझा जीव जरा खालीं पडला. थोडीशी मानखंडना वाटत होती; पण बोलावण धाडलं त्याला. करतां काय ? ‘अडला हरि आणि गाढवाचे पाय धरी.’ त्याच्याशी बोलतांना मात्र मर्दानी आवाज काढून विचारलं, “काय रे, तुझी शेळी नकोशी झाली वाटतं तुला ?” तो म्हणतो कसा ? “बाई तिचं नशीव थोर म्हणून तिनं असं थोरा मोळ्याचं घर शोधलं. तिचं कल्याण झालं अक्षी. माझ्या गरिबाच्या घरीं तिला काय मिळायचं आहे ?”

हरि विडल ! हें लचांड गळ्यांतच येणार असा रंग दिसून लागला. तरी उसनें अवसान आणून फिरून त्याला दरडावलं, “अरे चोरा, वन्या बोलानं नेतोस कीं पोचवू तिला पांजरपोळांत ?”

तो शांतपणे म्हणतो—“पोंचवाना का वापड्या. मला हो काय करायची ती. अक्षी भाकड झालीया. मी कुदून तिला खाया घालूं. आतां पावसाळ्याची गोष्ट सोडून द्या, पर एरवीं महिन्याला सवंध चार आणे खाते ती. जास्तच पर कमी नाहीं. म्या गरिबानं कुदून द्यावं बाई. तुमीच बगा.”

भिलिणीचीं बोरे

तरी मला उत्तर सुचले, “मग खाटकाला कां नाहीं विकीत ? ”

खाटकाचें नांव काढतांच हात हालवीत तो म्हणतो, “छे छे पांडुरंगां माझीं लेकर तिचं दूध प्यालीं, तिला खाटकाला कोणच्या हातांनी वोपूं ? असलं वंगाळ काम नाहीं आमच्या हातून कधीं व्हायचं.”

मीहि चिडले. “म्हणून लोकांचं नुकसान करायला तिला मोकळी सोडायची वाटतं. हा चांगला धंदा. तुझ्या पांडुरंगाला अगदीं सोळा आणे पसंत नाहीं ? तुझ्या लेकरांना दूध दिलं तिनं तर म्हातारपणीं तिला खायला घाल.”

“आवो, न्हाईना गरिबापाशी. तुम्हाला कसं समजत नाहीं ? ”

“खरी गोष्ट ! मलाच समजत नाहीं. हा तर नेत नाहीं. पांजरपोळांत पोंचवावी तर बिनवारशी गुराला तेथें कसें वागवतात हें ऐकून ठाऊक होतें. तिला घरांत तर ठेवतां येत नाहीं. पंचाईत झाली.

शेवटी एक उपाय सुचला.

“कायरे, ती महिन्याचे चार आणे खातेना ? मग हा घे दीड रुपया. सहा महिन्याची बेगमी झाली बरं का. त्याच्या भाधीं परत आलास तर चघ. घे ती शेळी आणि चालूं लाग.”

तो काय हंसतच दीड रुपया गोळा करून शेळीला घेऊन चालता झाला.

एकंदरीत दंडाचे बारा आणे तर बाजूलाच राहिले आणि माझ्या खिशातलाच दीड रुपया मात्र गेला. आणखी किती जाणार आहेत तें शेळी जाणे !

माझ्या वहिनीची पहिली मंगळागैर. ती पुजण्याकरितां तिला हलकेसे सोंवळे घ्यावयाचे होतें. आपल्या आईबरोबर तिनें दोन तीन दुकानें पालथी घातलीं होतीं; पण तिच्या मनाजोगे सोंवळे कांहीं तिला मिळालें नाहीं. हें ऐकून मला त्वेष चढला. कोणचीहि गोष्ट मिळत नाहीं म्हणजे काय? पुरता तपास केला नसेल म्हणून मिळाली नाही. दुसरे काय? “चल माझ्या-बरोबर, मी तुला दहा सोंवळीं घेऊन देतो.” असें म्हणून मी तिचा हात धरून तिला बाहेर ओढूऱ्याला लागले. “दहा नको, एकच पुरे” असें तोंडांतल्या तोंडांत पुटपुटत तिनें पायांत वहाणा घालून छत्री घेतली. मीहि वहाणा घातल्या आणि आम्ही कामाला निघालो. वहिनीला सायकलवर बसतां येत नाहीं आणि टांगा करावा तर किती दुकानें हिंडावीं लागतील कोणाला ठाऊक? असा विचार करून पायीच जायचे ठरवले. पहिल्याने ×× च्या

भिलिणीची बोरे

दुकानावर हळा केला. कालच तेथील माल पाहिला असल्यामुळे ती नको म्हणत होती. पण मी कुठली ऐकायला. शिवाय ती आजकालची झाली, तरी पडली सासुरवाशीण; मी पडले नणंद. नेले मी तिला ओढीत. “अग गेली असशील, तरी तुला त्यांनी सगळा माल दाखवला नसेल. केव्हां केव्हां आपले महाराश्रीय दुकानदार असाच हलगर्जापणा करतात आणि मग गुजराथ्यांनी व्यापार बुडविला म्हणून शंख करतात. किती वेळां माल नाहीं असें सांगितल्यावर पेटीच्या मागें जाऊन मीं स्वतः हवा तो माल हुंडकून काढला आहे. चल तू आपली.” दुकानांत गेल्यावर सोबलीं दाखवायला सांगितलीं. चलथीच्या चलथी त्यांनी आमच्यापुढे ठेवल्या. वहिनी म्हणे, “मीं काल हें सगळं पाहिलं आहे;” खरे सांगायचे म्हणजे त्यांतलीं एकदोन सोबलीं मला पसंत पडली होतीं. पण मला ओडीच मंगळागौर पुजायची होती. तसें म्हटले तर येईल पुजतां; कारण लग्न झाल्याला हें पांचवें वर्ष आहे. हो, घटस्फोट केला म्हणून काय झाले? असो. त्या दुकानांतून आम्हीं रित्या हातीं पाय काढला. दुसऱ्या दुकानांत गेलों. तेथेहि कोइमतुरी, बंगलुरी, म्हैसुरी वरैरे बरीच सोबलीं हाताळलीं. कोणाचे पदर, तर कोणाचे कांठ, कोणाचा रंग, तर कोणाचा पोत तिच्या मनाला येईना. बरीच पसंती-नापसंतीची दिसते आहे बरं का आमची वहिनी. माझा भाऊ तरी पसंत पडला, नशीब! शेवटीं बुधवारांत जायचे ठरवले. उत्तम माल तेथेच मिळायचा. त्याच पेठेत नाहीं का माझा जन्म झाला? तें घर मला आजीनें एकदां दाखविले होतें आणि अजमासानें मीं तें वहिनीला दाखवले. “चल, आतां पाहिजे त्या दुकानांत, तुझ्या आवडीचा माल मिळालाच पाहिजे, माझी जन्मपेठ आहे ही.” गेलों आम्ही एका दुकानांत. आजच नवा माल आला आहे म्हणून दुकानदार म्हणाला. मला जास्तच स्फुरण. चढले. “बघ, मीं म्हटलं नाहीं.” गठब्यामागून गठडीं सोडलीं; पण वहिनीचे नाक मुरडलेलेच.

तें दुकान सोहून दुसऱ्या दुकानांत गेलों, तरी तीच रड. शेवटी मीं चिडून तिला विचारले, “मग तुला पाहिजे तरी कसलं सोवळं?” तर म्हणते, “पद्रांत जर नको आणि काढांत जर नको.” तेव्हां दुकानदार लागलीच म्हणतो, “बाई, एवढं उंची रेशमी सोवळं जरावांचून कोणी काढीत नाहीं.” आणि बरोबर आहे त्याचे. उत्तम साईच्या दृश्याचे श्रीखंड करायचे आणि त्यांत म्हणे केशर नको! तरी दुकानदाराने त्यावर तोड काढली. ‘कद दाखवूं का?’ पण कदाचा ठाराविक रंग तिला आवडेना. असें होतां होतां आमची सगळी जन्मठेप, नाहीं जन्मपेठ पालधी घातली, व रविवारांत जायचे ठरवले. वाटेंतच एका दुकानांत पावसाचे कोट टांगलेले दिसले. मला एक ध्यायचाच होता. मी लगेव आंत शिरले. पावसाचा कोट पाहिजे आहे म्हटल्यावर त्याने ठाराविक खाकी रंगाचा कोट पुढे केला. मी त्याकडे वघायचे सुद्धां नाकारले. “खाकी आणि तपकिरी रंग आपल्या कातडीला शोभत नाहींत. साहेब घालतो म्हणून उगीच आपण घालायचा कीं काय? आपल्या रंगरूपाचा विचार नको का करायला!” “मग कसला रंग दाखवूं?” म्हणून त्याने नप्रपणाने विचारले. “तपकिरी आणि खाकी खेरीज कोणचाहि दाखवा” असें मीं त्याला सांगितले. त्याने एक तांबऱ्या व पांढऱ्या चौकटीचा कोट दाखवला. मीं तो वहिनीच्या अंगावर चढवला व दूर उभी राहून तिला घिरव्या घालायला लावून पाहूं लागले. कोट होता सुंदर, पण तो वहिनीच्या अंगावर! माझ्यासारख्या तेहतिशीच्या पुढे गेलेला ढेपसा बेढबच दिसला असता त्या कोटांत. तेव्हां त्याला जरा थोड्या म्हाताच्या रंगाचे कोट काढायला सांगितले. आणि नवल हें कीं त्याच्याजवळ होतेहि तन्हतन्हेचे. प्रत्येक कोट वहिनीच्या अंगावर चढवून दूर उभी राहून मीं तो पाहीं. अखेरीस एक माझ्या पसंतीला आला. पण मला तो घट होऊं लागला. तेव्हां दुकानदार जरा बुचकळ्यांत पडला. “कोट पाहिजे कोणाच्या

भिलिणीचीं बोरे

अंगाचा ?—तुमच्या कीं यांच्या ? ” “ अहो, माझ्या अंगाचा. पहिल्यानंच नाहीं का सांगितलं ? ” “ पण यांच्या अंगावर सर्व चढवीत होतां तेव्हां वाटलं माझी ऐकण्यांत चूक झाली असेल. ” “ अहो, माझ्या अंगावर कोट घालून तो कसा दिसतो हें मला कसं हो समजेल ? दुसऱ्याच्या अंगावर एखादी वस्तु पाहिली म्हणजे तिची बरोबर, कल्पना येते. अंगावर कपडे घालून त्यांचं सौंदर्य गिन्हाइकांना दिसावं म्हणून पगार देऊन युरोपांतून मॅनिकिनम् ठेवतात. माहीत आहे ? ” पण माझें चन्हाट तो कुठे ऐकत होता. माझ्या मापाचा कोट आणायला तो गेला होता आंत. कोटाची किंमत काय असेल याचा विचार करीत मी वहिनीकडे पाहृत होतें. इतक्यांत तो कागदी पेटशांची एक भली मोठी चळथ घेऊन बाहेर आला व म्हणतो, “ आपल्या मापाचा बरोबर असलाच कोट नाहीं. पण आपल्या अंगाचे हे दुसरे कोट आणले आहेत. फिरून वहिनीबाईंची क्रोट काढण्याची व घालण्याची आणि गिरकी मारण्याची कसरत सुरु झाली. दुकानाच्या बाहेर हळू हळू गर्दी जमू लागली. होतां होतां एक किरमिजी रंगाचा लहान लहान पांढरे ठिपके असलेला कोट मला पसंत पडला. वहिनीच्या अंगावरून काढून मीं तो घातला. तो होता माझ्याच अंगाचा, तरी पण दोन तीन वटणे जरा सैल करून ध्यावीं लागली. कोटाची किंमत बरीच असेलसें वाटले होतें; परंतु त्यानें काय तो सहाचाच आंकडा कागदावर खरडला, तेव्हां इतके उंची व नवीन पद्धतीचे कोट इतक्या स्वस्तांत विकायला कमे परवडतात म्हणून मीं प्रश्न केला. त्यावर दुकानदारानें सांगितले कीं, हे असले रंगीबेरंगी कोट गांवांत मुळींच खपेनात; तेव्हां निम्या किंमतीला विकायला काढले आहेत. “ कसे खपणार ? आमचीं पुण्याचीं मेंदरं सगळीं एक जात खाकी कोटाची मागणी करणार. आणि अजून बायका तर कोट घालून लागल्या नाहींत. पण मला एकदां हा रंगीत कोट घालून भर पावसांत मिरवू दे, कीं पहा लोगे तुमच्या दुकानावर बायकांच्या

कशा उड्या पडतील त्या.” “असं झालं तर देवच पावला” म्हणून तो आशेने म्हणाला. लगेच त्याला आश्वासन देत मी म्हटले “अहो, या पुण्यांत मीं अनेक चाली सुरु केल्या आहेत. सायकलवर बसण, पाठीवर शेपटा सोडण, तसेच आतां हे रंगीत कोट करते बघा सुरु. पण प्रत्येक कोटावर माझे पांच टके बाजूला काढून ठेवले पाहिजेत बं का?” असे गंमतीने म्हणत मी बाहेर पडले. असो. एक तरी गोष्ट मनासारखी झाली. वहिनीचे सोंवळे नाहीं तर नाहीं. पावसाचा कोट तर मनासारखा मिळाला! आतां कालपरवांसारखं पावसांत भिजायला नको, असा विचार करीत हातावर कोट टाकून घरीं जायला निघाले. “सोंवळीं बघायला रविवारांत नाहीं का जायचं?” म्हणून वहिनीनीं विचारतांच म्हटलं, “अग तीन तास होऊन गेले भटकतों आहों. शिवाय आणखी पन्नास दुकानं हिंडलों, तरी तुझ्या मनासारखं सोंवळे मिळेलच असं कुणीं सांगवं? नाहीं तर मी बघ. कशी गेलेल्या दुकानांत काम फत्ते करून आलें ती. चल आतां, घरींच जाऊन सर्वांना कोट दाखवूं.” आम्ही घरीं आलों. सर्वांकडून मीं माझ्या कोटाचं कौतुक करवून घेतले. संध्याकाळीं कोट हातावर लटकावून फिरायला गेले; पण त्या दिवशीं आकाश अगदीं निरब्र होते; तेव्हां कोट घालण्याचा प्रसंगच आला नाहीं. दुसऱ्या तिसऱ्या दिवशीं तीच कथा. रोज आपले कोट घेऊन आकाशाकडे पाहत फिरायला जावें, पण एखादा ढग माझ्या कोटाकडे दर्याद्रै दृश्येने पाहील तर शपथ! पाऊस नाहीं म्हणून शेतकऱ्यांचे डोळे पांढरे होऊं लागले. माझीहि तीच अवस्था! इतक्या हैसेने कोट घेतला, आणि शिवाय पुण्यांत कोटाची चाल पाडते म्हणून तोऱ्यांने त्या दुकानदाराला सांगितले; पण पाऊसच येईना त्याला काय करावें? पावसाशिवाय का तो अंगावर चढवतां येतो? तरी सुद्धां एक दिवस वारें जरा जास्त सुटले होते व थंडी वाजूं लागली म्हणून घातला कोट अंगांत घरीं येऊं लागले, तर

भिंलिणीची बोरे

वाटेंतलीं कॅलेजांतील कांहीं कारटी “काय मुसळधार पाऊस पडतो आहे ! भिजून गेलो बुवा अगदी ! ” म्हणून मला ऐकूं येईल अशा बेतानें आपसांत बडबङ्ग लागली. दांतओंठ खात, पाय आपटीत झपाझप पावले टाकीत आणखी पुढे गेले, तर दुसरे एक पोरांचे टोळके “एक-दोन, एक-दोन” करीत माझ्या चालण्याचा ताल धरू लागले. नुसती ठवाळी करायला सांगा हळीच्या पोरटथांना. एकाला अंग धरून ताठ चालतां येत असेल तर शपथ. सगळीं जशीं चिंध्यांची बाहुली. मला एकदोन करताहेत आपल्या डोऱ्याल्याची ! असो. एकंदरीत जरा चरकडतच घरीं आले व आतां तो कोट घेऊन फिरायला जायचे नाहीं म्हणून कानाला खडा लावून घेतला, तर दुसऱ्या दिवशीं गांवांतून परत येताना पाऊस पडू लागला. मी धांवतच घरीं येऊन कोट चढवला आणि बाहेर पडले तों सूर्यनारायण कृष्ण मेघांना यःपलाय करीत होत्साते गगनांत फिरून विराजूं लागले. नशीब त्या कोटाचे, दुसरे काय ? फिरून पावसाचा मागमूस नाहीं. काठेवाडांत दुष्काळ पडला, महाराष्ट्रांत तींच चिन्हे दिसूं लागलीं. आतां माझ्या कोटाचे कसें होणार ? कोट घालून टिळक तलावांत उडी घेऊं का ? करूं तरी काय ? मनुष्यानें वीज आपल्या ताब्यांत आणली, पाऊस कां नाहीं आणला ? किली फिरवून पाऊस पाडतां येता तर काय मजा झाली असती ? हो खरंच; हळीं नवीन पद्धतीच्या मोऱ्यांतून किली फिरवली कीं डोऱ्यावर हजाऱ्यांतून पाणी पाडतां येतं, आणि माझ्या चुलत्यांच्या नव्या घरीं त्यांनी अशी सोय करून घेतली आहे. मग काय, मी पळत वर जाऊन कोट घेतला व सरळ चुलत्यांच्या घराचा रस्ता धरला. घराशीं येतांक्षणीच मी कोट अंगावर चढवायला सुरवात केली. इतक्यांत काकू दारांत आली आणि म्हणते, “अग, शुद्धीवर आहेस का मुली ? घरांत आल्यावर का कोणी छत्री उघडतं ? ” मी कांहींच उत्तर न देतां तडक मोरींत गेले आणि हजाऱ्याची तोटी भरपूर जोरानें सोडून

खालीं जाऊन उभी राहिले. अहाहा ! काय ब्रह्मानंद वाटला म्हणून सांगूळ ? डोके असें थंड झाले, की बस्स ! पावसाची नाहीं तर नाहीं, पण पाण्याची आणि कोटाची तर गांठभेट झाली ! मन मुप्रसन्न होऊन मी फवाच्याखालून बाहेर येतं तो माझे काका काकू आणि झाडून सारी त्रुलत भावंडे मोरीच्या दारांत येऊन कोणी हंसत तर कोणी विस्मयाने माझ्याकडे पाहत उभी होनी. अखेरीस काका गरजले, “ हे ग काय गाढवी ? भिजलीस बघ किती ती ” भिजले होतें खरीच. कारण डोक्यावर पडलेले पाणी थेट कपच्चापर्यंत जाऊन पोहोचले होते. पण त्याची काय कथा ? कोटावर पाण्याच्या धारा तर पडल्या कीं नाहीं ? “ काय तुला वेड बीड लागलं आहे कीं काय ? ” म्हणून काकांनी फिरून विचारले. “ आली होती खरी पाळी; कोट घेतल्यापासून पावसाचा पता नाहीं, मग वेड लागेल नाहीं तर काय ? ” म्हणून मीं उत्तर दिले. परे फिदीफिदी हसूं लागलीं. “ म्हणून भर कपच्चानिशीं हजाच्याखालीं स्वतःला भिजवून घ्यायचे होय ? हा अवतार बघायला बोलावूं का आतां आप्पाला ? ” म्हणून काकांनी धमकी घातली. “ बोलावीनात बापडे ! माझ्या कोटाची तळ मळ या स्क परांजप्याना कशी कळणार ” “ हे बघ शकू, तो कोट काढ; साडी सोड आणि मी हे देतें तें पातळ नेस. ” म्हणून काकूने एक पांढरे पातळ माझ्यासमोर केले. शिव शिव ! आजकाल जुन्या-जुन्या बायकासुदां भरल्या संसारांत हीं सुतक्यासारखीं अवलक्षणी पांढरीं पातळं कशीं नेसतात. राम जाणे ! कपाळे पांढरी न्हायचीं असल्या लक्षणांनी ! असो. मी घरी आले नि पत्राची पेटी उघडून पहातें तों मुंबईहून मामाचे पत्र आले होते. त्यांच्याकडे सत्यनारायण होता आणि मी हजर राहिलेच पाहिजे म्हणून तार्कीद केली होती. बस्स, ठरलं जायचं. इथं राहून तरी आपली कुचेष्टाच करून घ्यायची की नाहीं ? शिवाय मुंबईला बराच पाऊस पडतो नेहमीं. तेन्हां कोटाचेहि पारणे केडतां येईल कदाचित् ! झाले शुक्र शुक्र करीत आम्ही

भिलिणीचीं चोरे

पोहोचलो मुंबईला. स्टेशनवर मामा आला होता. पाऊसही पडत होता. आणि त्याचें घर जवळ असल्यामुळे आतां एकदाचा कोट घालून पावसांतून मिरवायला मिळेल, या आशेने मी तो घालूं लागले, तो मामाने माझ्या हातांतून हिसकावून घेतला आणि म्हणतो, “आतां काय करायचा कोट? तुझ्याकरतां मोटर बघ कशी फक्कड आणली आहे ती.” “तूं मोटर आणली आहेस?” “हो, हो, भाज्याची नाहीं. खास अस्मादिकांची; आजच घेतली विकत. आतां बोल, तुला कुठं कुठं हिंडवूं ती?” आतां काय करणार! घर फिरायला लागले म्हणजे वांसेहि फिरू लागतात, नाहींतर आजच मोटर विकत ध्यायची दुर्बुद्धि मामाला कां होती? माझा एक शब्दहि कधीं खालीं पढूंन देणाऱ्या माझ्या लाडक्या मामाने सुद्धां आज माझे मन दुखवावें ना? प्रारब्धापुढे कोणाचें काय चालणार? मी चार दिवस मुंबईत राहिले. एक तासभर पाऊस उघडला असेल तर शपथ! पण उपयोग काय? मामाने माझे आणि मोटरचे लग्न लावून टाकले होते. अखेरीस कंटाकून मी पुण्यास परत आले. खडकीलाच पावसाची मोठी सर आली. माझा आनंद गगनांत मावेना. आतां भांवुडर्याला कोट घालूनच उतरावें म्हणून कोट पाहूं लागले तर कोट होता कुठं? तो राहिला मुंबईला. हरि विश्रुत! आतां मात्र मुलामुठेत उडी ध्यावीशी वाटली; पण कोटाला मागें ठेवून एकटीने जीव तरी कसा यायचा? फिरला बेत. घरी आले आणि कोट विसरल्याचे मामाला पत्र लिहिले. तो दोनतीन दिवसांनी पुण्याला येणार होता. तेव्हां कोट बरोबर घेऊन येतों म्हणून त्यानें कळवले. तेवढ्या अवधींत रोज संध्याकाळीं तब्बल तीन तास पावसाची झड लागे. आणि मी खिन्न मनानें तिच्याकडे पाहृत वर्से. रामसुद्धां सीतेच्या विरहानें इतका वेडा झाला नमेल. चवध्या दिवशी मामा आला; पण पाऊस! कोटाला पाहृतांक्षणीं पावसाने काय केले तें काय आतां सांगायला पाहिजे! तो बंद झाला, तो आजपर्यंत! देवा, शत्रुवरही असा प्रसंग आणूं नकोस!

नोंदवंशवर १९३९

जनावरें कशाला बाळगायचीं ? फुकटचा त्रास मात्र होतो असे उद्गार वारंवार कानी येतात. त्यांना उत्तर म्हणून मी वेगवेगळ्या प्राण्यांच्या उपयुक्तेची नामावली देत बसणार नाहीं. “ आम्हांला मुले आवडत नाहीत. ” “ मुलांची कटकट हवी कशाला ” असें म्हणणारीं माणूसघाणीं माणसेंहि या जगांत अहेतच ! त्यांना काय “ मानव जात नष्ट होऊ नये याकरितां मुलांची जरूर आहे ” असें उत्तर यायचे ? गृहिणीखेरीज गृहाला, मुलांखेरीज कुटुंबाला, जशी शोभा येत नाहीं तशी मुक्या जनावरांखेरीज संसाराला शोभा येत नाहीं, असें मी म्हणेन. लहान मुलांबोबर तासन् तास गण्या मारीत बसणाऱ्या मंडळीत ज्याप्रमाणं कांहीं विशेष प्रेमल्पणा, सौजन्य, मनाचा मोठेपणा आपणांस आढळतो, त्याचप्रमाणे जनावरांची आवड असणाऱ्या मंडळीत एक विशेष प्रकारची माणुसकी असते, असें आपणांस दिसून येईल. जनावरें

भिलिणीची बोरे

मुक्ती असतात, त्यांना आपल्या भावना व्यक्त करतां येत नाहींत तेव्हां त्यांशी हितगुज करूं शकणाऱ्या मंडळीचे मन आणि हृदय हीं विशेष भावना-शील असलीं पाहिजेत हें उघड आहे. अशा लोकांना जनावरांवर प्रेम केल्यावांचून राहवतच नाहीं. हैसेने बाग करणाऱ्या लोकांविषयींहि असेंच म्हणतां येईल. तीं रस्त्याने जातांना तासचे तास एकाद्या सुंदर बागेकडे पहात राहतील किंवा फुलाचा ऊर भरभरून वास घेत राहतील. त्यायोगे विश्रांति मिळते, आनंद होतो.

४९

५०

५१

कृत्रिम रीतीने वाढवलेलीं फुले व माणसाळलेलीं जनावरेसुदां, मनुष्य-प्राण्यापेक्षां निसर्गाच्या कितीतरी जवळ आहेत. त्यांच्याशीं गुजगोष्ठी केल्याने अकृत्रिम समाधान होते. केवळ धंद्याचेच ज्ञान करून घेतल्याने जिज्ञासू वृत्ती-च्या माणसाची जशी तृप्ति होत नाहीं तशी मोळ्या हृदयाच्या माणसाची भूक केवळ आसेईंवर किंवा फक्त मनुष्यप्राण्यांवर प्रेम केल्याने भागत नाहीं. प्रसिद्ध इंग्रजी गणिती न्यूटन आपल्या विषयांत सदा इतका बुडलेला असे कीं, त्याला लग करून संसार सुदां कर्यां थाटावासा वाटला नाहीं, पण त्याने जवळ एक कुत्रा व एक मांजरी मात्र बाळगली होती. त्याच्या कुत्र्याने दिवा लवंडल्यामुळे त्याचे महत्त्वाचे कागद एकदं जळाले होते. पण न्यूटन त्या कुत्र्यावर यक्किचित्‌हि न रागवतां जळालेले सिद्धांत फिरून लिहून काढ-प्याच्या तयारीला लागला. त्याच्या मांजरीचीहि गोष्ट प्रसिद्ध आहे. तिला एकदं पिले झाली तेव्हां मायलेकरांना खोलीत येण्याजाण्याकरितां न्यूटनला पन्नास वेळां दार उघडावे लागे. हा त्रास तुकविण्याकरितां त्याने भिंतीला मांजरीकरितां एक मोठे व पिलाकरितां एक लहान भोंक पाडले. कांहीं वेळाने मांजरी मोळ्या भोंकाने आंत आली व पिले तिच्या मागेमाग मोळ्याच भोंकां-

तून आंत आली. तेव्हां न्यूटन म्हणाला, “फुकट माझे ज्ञान ! ज्या भोकांतून मांजरी येऊ शकते त्यांतूनच पिले येऊ शकतील एवढी सांधी गोष्टसुद्धां माझ्या ध्यानांत आली नाही ! पिलांकरितां वेगळे भोक पाढण्याची काय जरुर होती ? ”

४६

४७

४८

बायरन् या कवीचेहि एक मोठे लाडके कुत्रे होते. ते मेल्यावर बायरन् ला अत्यंत दुःख झाले. त्यांने त्याचे थडगे बांधून त्यावर एक सुंदर मृत्युलेखहि लिहिला आहे. ग्रीसचा दिग्विजयी राजा अलेक्झॅंडर याचे आपल्या ब्यूसेफल्स नांवाच्या घोड्यावर निरतिशय प्रेम होते, व त्यांने पंजाबांतील एका गांवाला ब्यूसेफलिया हें नांव दिले आहे. आपल्याकडे केवळ आवडीखातर जनावरे पाळण्याचीं फारशी पद्धत नाहीं. जीं जनावरे आपल्या उपयोगी पडतात तीं आपण बाळगतो, त्यांत कांहीं गैर आहे असे नाहीं. पण त्या जनावरांवरसुद्धां प्रेम करतां येते. दुधाकरितां गाई, म्हशी, टांयाकरितां घोडा, राखणीकरितां कुत्रे आणि उंद्रांकरितां मांजर आपण बाळगतो. परंतु काम देणारीं सजीव यंत्रे यापलीकडे त्यांची वास्तपुस्त आपण करीत नाहीं. फार काय लहान मुलांनाहि त्यांच्याशी निर्दर्शयणे वागवण्यास शिकवितों. कांही कारण नसतांहि “ठोक माऊला” “मार-भु-भूला” अशी शिकवण कितीतरी कुंदुंबांतून लहान मुलांना दिली जाते. याचे प्रत्यंतर पहावयाचे असलें तर रस्त्यांतलीं पोरे कुत्र्यांच्या किंवा मांजरांच्या अंगावर विनाकारण धोडे किती वेळां मारतात हें पहावें. ही लहान जनावरांची स्थिति झाली. गाई, म्हशी, वैल, घोडे यांविषयीं अगदीं याच्या उलट शिकविले जाते. “जवळ जाऊ नको, मारील” हें वाक्य किती वेळां आपल्या कानीं येते ! त्यायोगे मुले भित्रीं होतात व मोऱ्या जनावरांपासून चार हात दूर रहातात.

भिलिणीची चोरे

खरोखर पाहिले असतां मुलांना प्राण्यांवर प्रेम करायला शिकवून भूतदयेचे तच्च लहानपणींच त्यांच्या कोमल मनांवर किती सुलभ रीतीने बिंबवतां येईल ! तें सोहून आपण त्यांना निष्ठुर आणि भ्याड बनवतो. मुलांच्या सरळ मनाला प्राण्यांचे अकृत्रिम वर्तन कितीतरी मोहून टाकील. आतां कांहीं गाई म्हशी मारक्या असतील. परंतु आपण त्रास दिल्याखेरीज कोणतेहि जनावर सहसां आपल्या वाटेस जात नाहीं आणि घरांतील मुलांनी त्रास दिला असतांहि कित्येक वेळां जनावरें त्यांच्या वाटेस जात नाहींत. एकदां एक पाळ्लेला हत्ती पिसाकून सर्वत्र खुमाकूळ घालीत होता. तेव्हां त्याच्या माहुताच्या बायकोने रागाने आपले मूल त्याच्यापुढे आणून टाकले व “यालामुद्दां मारून टाक ” असें म्हटले. तत्काळ तो हत्ती भानावर येऊन शांत झाल्याची हकीकत मीं वाचली आहें. म्हैस हे जनावर आपण निर्बुद्ध समजतो. पण माझ्या माहितीच्या एका गृहस्थावर त्यांच्या म्हशीचे विशेष प्रेम होते. ते गृहस्थ रोज सकाळी टेकडीवर एका मैलावर असलेल्या खंडोबाला धांवत जात असत. त्यावेळी ही म्हैस मोकळी असली तर ‘वांयू वांयू ’ करीत शेंगटीचा गोंडा हवेंत पतंगाप्रमाणे उडवीत टणाटण उड्या मारीत त्यांच्या पाठीमाणे धावत जाई. म्हैस हा प्राणी अतिशय समाधानी आहे. सुखाच्या परमावधीला पोहोंचलेले प्राणी जर कोणाला पाहावयाचे असतील तर तोंड वर करून चिखलांत बसलेल्या म्हशीकडे पहावे. पूर्वी आमचे येथे दुभत्याकरितां पुष्कळ गुरें असत. त्यांचे सर्व काम करणारा कोंकणी गडी राघू हा प्रथम आजोबांकडे होता. आप्यांना त्याने कधीं कधीं खांद्यावरूनसुद्दां शांकेत पोहोंचवलेले आहे. मुलांचे आईवर नसेल इतके या गुरांचे राघूवर प्रेम होते. तोहि त्यांच्यावर आईच्यावर ताण ममता करीत असे. अर्धापाऊण तास तो जर कुठं दिसला नाहीं तर तीं कावरीबावरी होऊन ‘वांयू वांयू ’ करू लागत. मग तो जेव्हां “येतांव हो पंडये. वाईच तमाखू खाऊन

येतांच ” असे म्हणे तेव्हां तीं शांत होत. दर वर्षी तो महिनाभर आपल्या गांवीं जाई, तेव्हां पहिले कांहीं दिवस गुरे विलक्षण आकांत करीत. दोन-तीन दिवस नीट पान्हावतच नसत. त्यांना फसविण्याकरितां कोणीतरी राघूची तांबडी गोऱ्याची टोपी घाली, तेव्हां तीं थोडा वेळ धार सोडीत, पण आमची लवाडी ध्यानांत येतांच फिरून पान्हा आंखडीत. राघू त्यांना रानांत चरायला घेऊन जात असे. गुरे चांगलीं दांडगीं आणि माजलेलीं होतीं. हा अंगाने अगदीं फाटका. तो हातांत तीन हिरकुटांएवढी एक काठी घेऊन त्यांना वळवीत असे. तीं लाडावलेलीं गुरं दांडगाई करीत, नको तेथें शिरन तेव्हां “ म्होढी गुलामाची म्हैस ती. हाईक ” असे लाडाने पुटपुटत तो त्या बारक्या काठीने त्यांना डवची. एक दिवस मीं त्याला म्हटले “ एवढी बारीक काढी रे कशाला घेतोस ? मोठी घेना. ” त्यावर तो म्हणतो, “ नाय् गो बाबी. राग यतो यकांद येली. काठी न्हान असली मंजी लागायचा भ्या नाय् ? ” राग येण्याची राघूला कशाला भीति वाटत असे कोण जागें ? उभ्या वीस वर्षांत मीं त्याला कधीं रागावलेले पाहिले नव्हतें. तो मेल्यावर आम्हांला गुरे घरी टेवावींशीं वाटलीं नाहीत.

४८

४९

५०

पुण्याच्या लैं कॉलेजचे प्रिन्सिपॉल श्री. नानासाहेब धारपुरे यांची गोविंदा गोपाळ नांवाची एक बैलाची जोडी आहे. दोन्हीं जनावरे अगदीं मस्त आहेत. झुंज लावली तर कोणाला हार जायची नाहीत. नाना-साहेबांचा घोगरा आवाज त्यांना दोन मैलांवरहि ऐकूं येतो, व तो कानीं येतांच दोघेहि धांवत त्यांना भेटायला येतात. या जोडींतला गोपाळ हा अस्सल सिंधी आहे, व गोविंदा इकडला आहे. वयांत आल्यावर गोविंदाने रीतीप्रमाणे अनेक संसार थाटले; परंतु गोपाळराव गोविंदापेक्षां कितीतरी

भिलिणीचीं चोरे

थिप्पाड व देखणे असूनही एकासुद्धां गरीब गाईकडे पाहीनात. इतकेच नव्हे तर कोणी हड्डाने आपली गाय हनुमान टेकडीकडे वळवलीच तर तिच्यावर शिंगे रोखून हे ब्रह्मचारी तिला तेथून हुसकून लावीत. न जाणो नानासाहेबांच्या हनुमान टेकडीचा हा प्रभाव असेल ! अशा रीतीने कांहीं वर्षे गेलीं. एकदां कोणातरी एका भल्याभक्तम सिंधी गाईचा मालक गोपाळ-रावांची जातपात ऐकून वरसंशोधनार्थ तेथे आला. त्या दिवशीं गोपाळ-रावांनी जरी सरळ रुकार दिला नाहीं तरी नेहमीच्या तामसी पद्धतीप्रमाणे तिला हाकलून मात्र लावले नाही. जनावरांतसुद्धां जातिनिष्ठा किती आहे पहा ! त्या दिवशीचे गोपाळरावाचे सौम्य वर्तन पाहून दोहीकडचे वन्हाडी उभयतांना टेकडीवर सोडून घरीं परतले. दुसऱ्याच दिवशीं गोपाळराव गृहस्थाश्रमी झाले. नानासाहेबांना फार आनंद झाला, व आतां हा आपला वृषभपुत्र गोविंदाप्रमाणे अनेक संसार थाटील अशी आशा त्यांना वाढूं लागली, परंतु ती प्रथम वधू गेल्यावर गोपाळ फिरून कोणाकडेही पाहीनासा. झाला, व त्या दिवसापासून त्यांने जें कडकडीत ब्रह्मचर्यव्रत पाळले आहे तें आजपर्यंत. नानासाहेबांचाच मानसपुत्र तो !

घोडा हें जनावर अतिशय इमानी व अतिशय प्रेमल असते. एकदां सरदार बिवलकरांची पांढरी घोडी मोतदाराबरोबर माझ्या दारावरून जात होती. सरदारांची व माझी ओळखहि नाहीं. परंतु तिच्याशीं बोलण्याचा मोह मला आवरेना. तेव्हां तिला थोडे थोपटून गोंजाऱून मीं तिला थोडा गूळ खावयास दिला. त्यानंतर दोन तीन वेळां घरावरून जातांना मी किंवा माझी मुलगी तिला गूळ अथवा ओला हरबरा देत असूं. एकदां ती मला रस्त्यांत भेटली. तेव्हां ती कांहीं केल्या मला सोडीना. आपले मखमाली नाक सारखे माझ्या दंडांवर व हानांवर घासूं लागलीं. अखेरीस एका दुकानांतून तिला गूळ घेऊन दिला, तेव्हां माझी मुटका झाली.

वरांतल्या लहान मुलांवर व मांजरांवर घोडीं अतिशय प्रेम करितात. एका घोडशाळेतील एका घोड्याचें व एका मांजरीचें फार सख्य होतें. घोडे तबेल्यांत आलेरे आलें कीं मांजरी दुणकन् त्याच्या पाठीवर चढून बसायची. तें घोडे शाळेत कामाला गेले कीं, ही मांजरी शाळेतील एका खिडकींत बसून त्याच्याकडे बघत रहायची. तें तबेल्यांत आले कीं फिरून उडी मारून पाठीवर बसायची. एक दिवस मी सकाळीं तबेल्यांत आले तो हिने त्याच्या चारी पायांच्या मधल्या जागेत पिले घातली होतीं. घोडशाच्या पायाखालीं तीं चेंगरतील अशी मला भीति वाटली, तेव्हां शाळेचा मालक म्हणतो, “घोडे भरधांव पळत असतां त्याच्यापुढे तान्हें मूल आणून टाका; त्याला घोडशाच्या पायाचा स्पर्शसुद्धां होणार नाहीं.” आणि खरोखरीच अशी गोष्ट एकदां खुद पुण्यांतच घडली आहे. कै. हरिभाऊ आपटे यांच्या गाडीचे घोडे एक दिवस भरधाव जात असतां रस्त्यावर एक मूल त्याच्या पायांत आले. इतक्या वेगांत असतांहि घोडे तात्काळ थांबले आणि मूल त्याच्या पायाच्यामध्ये जरा घावरून टकमक पाहत होतें. यावरून घोडशाच्या अकलेची व प्रेमल-पणाची साक्ष पटते. त्यानें स्वतः मुलाला तुडवले नाहीं, इतकेच नाहीं, तर गाडी अंगावरून जाऊ नये म्हणून एकदम आपला वेग आवरून तो तेथेच थांवला. तात्यांचे (हरिभाऊंचे) ह्या घोडशावर फार प्रेम होतें हें सांगावयास नकोच. म्हातरे झालें तरी मरेपर्यंत त्यांनी या घोडयाला अंतर दिले नाहीं. घोडे दहा वर्षांनीसुद्धां माणसाला ओळखतात. घोडशावरून जातांना रानांत कुठे वाट चुकली तरी लगाम घोडशाच्या मानेवर टेवावा. तें सरळ आप-त्याला घरी आणते.

घोडशाप्रमाणेच कुत्रीहि अतिशय प्रेमल व इमानी असतात. तात्यांचाच डिक् (Dick) नांवाचा एक सॅनियल कुत्रा होता. तात्या गेल्या-वर तो हाय खाऊन मेला. त्यांच्या मरणानंतर त्यानें अन्नपाण्याला स्पर्शसुद्धां

भिलिणीचीं बोरे

केला नाहीं. आनंदाथमांत अजूनहि गेले कीं तात्यांची आणि दाराजवळ नेहमीं बसणाऱ्या डिकची आठवण होऊन कसेंसेच होते. परंतु यावरून सर्वच कुश्री इतकीं इमानी असतात असें नव्हे. फार काय, तात्यांचेच ‘हुजूर’ नांवाचें दुसरें एक कुत्रे होते. त्याला मालकाच्या निधनाची वार्ताहि नव्हती. तात्या गेल्यावर आम्ही त्याला घरी आणले. त्यानें एकदांहि तात्यांची आठवण काढली नाहीं. एक दिवस तें नाहींसें झाले. सुमारे एक आठवड्यानें तें एका पठाणामार्गे मोकळेच जात असलेले दिसले. “हुजूर हुजूर” म्हणतांच तें जवळ आले व चारूं लागले. पठाणाने शीळ घालतांच तें त्याच्या बरोबर गेले. एकाच जातीच्या जनावरांत सुद्धां किती प्रकारचे मासले पहावयास मिळतात. माणसांतहि इतके आढळगार नाहीत !

४४

४५

४६

वाघ, चिते, लांडगे वगैरे हिंस पशूनासुद्धां पाळणारे हौशी लोक आहेत. कोल्हापूरचे शाहूमहाराज हेहि त्यांतलेच एक होते असें सांगतात. बायरन्तेंहि एक अस्वल व एक लांडगा पाळला होता. साप पाळणारीहि मंडळी आहेत. परंतु कोणतेंहि जनावर पाळायचें म्हणजे त्याच्यावर नुसतें प्रेम करून भागत नाहीं. त्याची व्यवस्थाहि नीट ठेवावी लागते, योग्य तें व योग्य त्या वेळीं खाणे, जरुर तितकी विश्रांति, अवश्य तेवढा व्यायाम वगैरे सर्वे गोष्टीकडे लक्ष द्यावें लागते, तरच जनावरे सुस्थितीत राहतात. फार काय लहान मुलांपेक्षांहि जनावरांची फार काळजी घ्यावी लागते. कागण तीं मुक्कीं असतात. घरांतील मुलांकडे हि हें काम सोंपवतां येते, व तें तीं मोऱ्या हौसेने करतात. जनावरांना खायला घालणे, त्यांना फिरायला घेऊन जाणे, त्यांना आंघोळ घालणे ह्या सर्व कामांत हातभार लावतांना मुलांनाहि मोठेपणा दिसल्यासारखा होतो. अर्थात् त्यांच्यावर देखरेखही ठेवावीच लागते.

नाहींतर 'बालभिन्ना' तील "मैना ध्या हो मैना" सारखी अवस्था व्हायची ! आपल्या इकडे पुज्कळ लोक कुत्रीं बाळगतात. त्यांना वाटेल तें व वाटेल त्यावेळी खायला देतात. त्यांना कधीं अंघोळ घालीत नाही. त्यांना रोगी कुत्र्यांच्या संगतीत हिंडू देतात. मग कांही दिवसांनी त्या कुत्र्याला गोचिड्या, गोमाशा, लूत, खरूज इत्यादि नानाप्रकार होतात. वरे इतके ज्ञाल्यावर मग तें कुत्रे मारून टाकावें पण तेंहि करीत नाहींत. कारण तेथें धर्म आडवा येतो. पण गांवभर भटकत फिरण्या कुत्र्यांना धोंडे मारलेले, काठीने बडवलेले मात्र धर्मीत चालते. यावरून गत वर्षी माझ्याच घरीं घडलेली एक हकीकत सांगावीशी वाटते. माझ्या दोनही मांजन्या व्याल्या. एकीचीं पोरे सुंदर होती आणि त्यांना ताबडतोब मागण्या आल्या. पण दुसरीचीं पोरे कुरुप होतीं व कोणालाहि तीं नको होतीं. 'तेब्हां मीं त्यांना बुडवून टाकावयाचें ठरवले. त्यावरोबर माझ्यावर 'निर्देय, कूर, शून्यहृदय' वगैरे मोठमोठे आरोप ज्ञाले. "बुडवतां कशाला, तीं सोडून या." अशा तन्हेचा उपदेश करण्यांत आला. "तीं सोडून दिली म्हणजे एका भिनिटांत मरायचीं तीं हाल हाल होऊन उपाशीं मरणार. किंवा जगलीं वांचलीं तर चोरटीं मांजरें होऊन सर्वांच्या शिव्या व धोंडे खात आयुष्य कंडणार ! त्यापेक्षां बुडवलेलीं काय वाईट ! चटकन् प्राण जाईल." "कोणीतरी त्यांना पाळील." हा आणखी वर उपदेश आहेच. तेब्हां मींहि प्रकरण घसाला लावले. "कोणी तरी नाहीं, तुम्हीं चार घरचीं चार माणसें आहां. पिले तीनच आहेत. नेतां का ? न्या. मग बुडवायाचे प्रयोजनच राहणार नाहीं." परंतु एकसुद्धां पिलळू नेण्यास कोणी तयार होईना. फुकटचा उपदेश करण्यास मात्र सगळीं एका पायावर तयार. माझ्या ओळखीच्या मंडळीपैकीं कोणालाहि तीं नको होतीं. मग सोडून दिल्यावर दुसरें तरी कोण त्यांना पाळणार होते ! अर्थात् मीं तीं पिले बुडवलीं हें सांगावयास नको. गडीहि त्यांना

भिलिणीचीं बोरे

बुडवण्यास तयार होइना. तेन्हां हें कदु काम मला माझ्याच हातानें करावें लागले. त्यांत मला कांही आनंद झाला असें नाही. वाईटच वाटले. रात्री जेवण गेले नाही. पण हात कुजला म्हणजे तो तोडून टाकणे जसें प्राप्त होते, तसेच नको असलेल्या पिलांना शक्य तितक्या शीघ्र व अल्पवेदनादायक उपयांनी मारून टाकणे अवश्य आहे. प्रत्येक पाळीव जनावराच्या मालकाने त्यांच्या पुढील पिढीतील नको असलेल्या पिलांची अशी व्यवस्था लावणे जहर आहे. तेणेकरून रस्त्यांत रोग होऊन भटकणारीं, दुसऱ्यांना उपद्रव देणारीं बिनवारशीं जनावरे नाहीशीं होतील. खरी माणुसकी त्यांतच आहे. खोद्या दयेने प्रेरित होऊन नको असलेल्या पिलांना उपाशीं मारण्याकरितां सोडून देणे हें भ्याडपणाचें, क्रूरपणाचें आहे. विलायतें बिनवारशीं जनावरे कोठेहि आढळणार नाही. बाळगलेल्या प्रत्येक प्राण्यासाठीं कर यावा लागतो व त्याची पावती म्हणून त्या सालचा आंकडा खोदलेला एक बिला त्या प्राण्याच्या गळ्यांत अडकवायला मिळतो. प्रत्येक प्राण्याच्या-विशेषतः कुत्र्याच्या-गळ्यांत पट्टा असून त्यावर मालकाचें नांव लिहिलेले असते. त्यायोगे एखादे वेळी कुत्रा कोठे त्रुकला तर त्याला त्याच्या मालकाच्या घरीं पोहोचते करतां येते. नको असलेल्या जनावरांना ताबडतोव बुडवून अथवा गोळी घालून टकतात. प्राण्यांची आवड असणाऱ्या माणसांना सर्वच प्राणी आवडतात असें नाहीं. कोणाला कुत्रीं आवडतात, कोणाला घोडीं तर कोणाला गाढवें, कोणाला मुंगूस तर कोणाला साप, कोणाला माकडे तर कोणाला अस्वल, कोणाला मासे तर कोणाला पक्षी. मुंग्यांपासून तों हत्तीपर्यंत सर्व जनावरांचे शोकी लोक या जगांत आहेत. ज्यांना प्राण्यांची आवड नाहीं किंवा विशेष प्रकारच्या प्राण्याची आवड नाहीं, त्यांच्या मनांत मात्र त्या त्या प्राण्यांसंबंधीं अनेक गैरसमज असतात. उदाहरणार्थ, पक्षी बाळगणे हें क्रूरपणाचें आहे असें कित्येक दिवस मला

वाटत असें. पक्ष्यांची स्वतंत्रता हरण करून त्यांना पिंजऱ्यांत कोऱ्हन ठेवणे हें निय आहे अशी माझी खात्री होती. परंतु प्रेमानें पाळलेल्या पोपटाला पिंजरा उघडून दिला तरी तो घराबाहेर जात नाही हें मला अलीकडे च कळले. त्याला कोऱ्डतात तें केवळ मांजर खाइल या भीतीनें. परंतु 'पिंजरा' 'सोन्याचा पिंजरा' इत्यादि कविवचने ऐकल्यानें माणसाची गैरसमजूत किती वड होते. ब्राह्मीलमधल्या माझ्या एका मित्राच्या घरी एक पिढीजात पोपट आहे म्हणजे तो सुमारे दोनशें वर्षीचा आहे. या पोपटाचे माझ्या मित्राच्या आईवर फार प्रेम आहे. तो तिच्या खांद्यावर बसून तिच्या कानाच्या पाळीचे पापे घेतो, तिच्या तोंडांतला घास चोंचीनें काढतो. माझा मित्र लहानपणापासून शाळा, कॉलेज व नंतर नोकरीच्या कारणानें परदेशी असे, मात्र जेव्हां तो घरी जाई तेव्हां या पोपटाचा भडका उडे. एक दिवस तो याच्या कानाला कडकऱ्हन चावला. तेव्हांपासून मुलगा घरी यायचा ज्ञाला कीं, पोपटाला कोऱ्हन ठेवीत. आमच्या घरीं नित्य मांजरांचा लड-बडाट असल्यामुळे आम्हीं पक्षी कधीच पाळले नाहीत. मात्र मी विलायतेहून लखनौला आले तेव्हां घरांत एकसुद्धां मांजर नव्हते. लगेच मी मांजराचा तपास करू लागले. एका गऱ्यानें तीन आठवड्यांचे कुठले तरी एक गांवढळ मांजराचे पोर माझ्या ओऱ्यांत आणून टाकले. तें बाळगणे भाग आले. धाकव्या बाईला जनावरे आवडतात असें पाहून मोलकरणीने दोन पांढरे उंदीर आणून दिले. त्यांच्या शेपटया कशा सोलल्यासारख्या दिसत. दुसऱ्या एका नोकरानें एक खारीचे पिल्लूं आणून दिले. चवध्याने माकड आण. प्याचा धाक घातला. अखेरीस नव्या मालकिणीला खूष करण्याच्या स्पर्धेमुळे घरांत लवकरच एक प्राण्यांचे संग्रहालय होईल, अशी भीति वाढून जास्त प्राणी न आणण्याविषयीं सर्वीना बजावले. खार बाळगण्याचा माझा तो पहिला व शेवटचाच प्रसंग ! ती खार इतकी माणसाळ्ली कीं कोऱ्हन तरी

भिलिणीची बोरे

पुटकन् खांद्यावर उडी मारून नाक, कान, तोंड चाटीत असे. थंडी वाजूं लागली म्हणजे अंबाळ्याच्या आंत जाऊन बसे. “ कुच् कुच् ” अशी बढबडहि पुष्कळ करी. रात्री विछान्यांत येऊन निजे. खांद्यावरून भिंतीवर सरकन् क्षेप घेई. मला ती खार फार आवङूं लागली होती. जेवायच्या वेळी टेवलावर येई, मानेवरून, दंडावरून, पोटावरून गोड गोड गुदगुल्या करीत सुरसुर चाले. परंतु एक दिवस ती बाहेर गेली ती फिरून सांपडली नाही. बहुधा घारीनें किंवा कावळ्यानें तिला खाऊन टाकली असेल. त्यानंतर मी कधीं खार बाळगली नाही. कारण माझे मांजराचे पिलू मोठे होऊन शिकार करूं लागले होतें. शिवाय ती खार आपले नैसर्गिक विधि अंगाखांद्यावर, फार काय, अंबाडयांतसुदां करीत असे. तिचा तेवढाच एक गुण वाईट होता.

४८

४९

५०

मांजराचे गांवडल पिलूं मोठे होऊन चिंगी हें नामाभिधान पावले होतें. तिच्या बाललीला काय वर्णाव्या ! कोणी वर्तमानपत्र वाचीत असले म्हणजे तिनें मांडीवर उडी मारून वर्तमानपत्राखालून सक्सक्त छातीवर येऊन दोन्ही पंत्रानें एकदम दोन मुस्कटांत माराव्या व नाक चावावें. आप्यांची अशी खोडी काढणे तिला विशेष आवडे. कारण, नाकाबरोबर मिशांची अणकुचीदार टोकेही चावायला मिळत. ही मांजरी अत्यंत बुद्धिमान् होती. “ चिंगुळ्या, पापा घे ” म्हटले कीं ही मांडीवर चहून गालओठ चाढूं लागे. हिला शिवाशिवी खेळायला फार आवडे. “ चल मी पकडते तुला ” असे म्हटले कीं ही झाडावर चहून मिस्किलपणे खालीं माझ्याकडे पाही आणि “ आतां तूं पकड मला ” म्हटले कीं लगेच खालीं उतरून जवळच्याच एकाद्या झुडपांत लपून बसे व चालतांना पुटकन बाहेर येऊन पायाला

विळखा घाली. हिला लोंकर खायाला अतिशय आवडे. लखनौला हिंवाळ्यांत थंडी फार आणि गरम कपडे बाहेर काढले कीं चिंगाबाईचे फावे. चिंगीने चगदण पाडले नाहीं असे एकही काबळे (ब्लॅकेट) आमचेकडे नाहीं. गरम पुलओव्हर, ड्रेसिंग गाऊन जॅं सांपडेल तें या बाईसाहेब चघबीत बसायच्या.

४८

४९

५०

गोकुळांत खोड्या करून कृष्णानेंसुद्धां उच्छाद आणला नसेल इतका हिने आणला. तिच्या या गुणामुळे तिला टाकून देण्याची भाषाही घरांत, विशेषतः आजीकडून, वारंवार ऐकूं येई. एकदां चिंगीने खालेले एक कांबळे आजी चरफडत चरफडत रळू करीत बसली होती. माझी नजर सहज खाली गेली तों चिंगाबाई खाली दुसऱ्या टोंकाला गुरर करीत तें कांबळे खात होत्या. हिने घरांत घाण करू नये म्हणून हिच्या लहानपणापासून मोरींत, माती घालून एक घेमेले ठेवले होते. तेथें जायचे असले म्हणजे ही हांक मारून मोरीचे दार उघडायला सांगे. इतकेच काय पण चांगली तीन मुलांची आई झाल्यावरसुद्धां ही जर बांगेत असली आणि परशुरामपंतांचे बोलावणे आले तर ही घरांत येण्याकरितां बाहेरचे दार उघडायला सांगे व सरळ मोरीकडे जाई. इतर मांजराप्रमाचे हिने नैसर्गिक विधीकरितां अंगणाचा उपयोग कधीच केला नाहीं. त्या मांजरीवर माझे जितके प्रेम होतें तितके कोणत्याही मांजरावर कधीं बसले नव्हते व बसणार नाहीं. रात्री ही नेहमीं माझ्या हंतरुणांत निजे. एकदां मी दीड महिना आजारी होते. हिने माझे हंतरुण कधीं सोडले नाहीं. चिंगीचे सर्व प्रताप लिहीन म्हटले तर एक बेगळाच लेख होईल. इस्पितांत बाळंत होऊन जेव्हां मी घरी आले तेव्हां चिंगीने अर्धा तासभर माझे तोंड चाटले, पण जेव्हां का माझ्या तान्ह्या मुलीचे नवीन अस्तित्व तिच्या नजरेस आले तेव्हां तिने सईकडे असें

भिलिणीचीं बोरे

कांहीं रागानें व मत्सरानें पाहिलें की माझ्या उरांत घडकीच भरली. ती जातीची इतकी लाघवी होती तरी सईचा तिनें एकदांसुद्धा पापा घेतला नाही. उलट सई दृष्टीस पडतांच तिची मुद्रा अशी कांहीं उम्र व संतप्त होई कीं मी सईजवळ सदोदित एक माणूस पहान्याला ठेवूं लागले. चिंगीच्या मत्सराच्या भीतीनें आम्ही सुट्टीत चिंगीला लखनौलाच ठेवून गेलों.

५८

५९

६०

सुट्टीत आमच्या घरी आप्यांचे चिटणीस राहणार होते. आणि त्यांचाही. चिंगीवर कार जीव होता. परंतु आम्हीं जातांच तिनें घर सोडले. सुट्टीहून परत आल्यावर “चिंगे चिंगे ये” असा आकोश करीत व “चिंगीला पाहिलीत का” म्हणून लोकांना विचारीत मी विश्वविद्यालयाच्या सर्व आवारभर भटकत होतें. सर्वोनीं मला वेळ्यांत काढली असेल, काढीनात.. प्रेमानें माणूस वेडे होतें. राम नव्हता का “हे सीते हे सीते” करीत वृक्ष-पर्वताजवळ तिची विचारपूस करीत? चिंगी सांपऱ्यान देणाराला पांच सूपांचे बक्षीसही लावले. अखेरीस मी खेळायला जात असें त्या कळबांत ती असल्याचा टेलिकोन रात्री ११ ला आला. लगेच मी शोफराला उठवून कळबांत गेले. हांक मारतांच लगेच ती मजजवळ आली. मीं तिला उचलली, आम्ही एकमेकींचे पुष्कळ पापे घेतले आणि मोटारींतून आम्ही दोघी घरी आलों. तिला दूध घातले, तिनें सगळीकडे हिंडून सर्व घराची पहाणी केली व मजजवळ येऊन सारखी ‘म्यांव म्यांव’ करून दरवाज्याजवळ नाचूं लागली. हिला कांहीं तरी हवें आहे हें मला समजले. मीं उदून दरवाजा उघडला तेव्हां ती बाहेर गेली व मला बोलावूं लागली. मला संशय आला. तिनें पिलें घातलीं होतीं. फिरून मी तिला घेऊन मोटारींतून कळबांत गेले. ती सारखी कांहीं तरी सांगे पण पिलें कांहीं दाखवीना. मागून समजले.

की तिनें ज्या कोठीत पिले घातलै होतीं ती रात्रीं बंद केली होती. मी घरी जाऊं लागले कीं ती मागोमाग येई. अखेरीस मी चालतच घरीं जायचे ठरवले. ती कुञ्याप्रमाणे अर्धा मैल माझ्या मागोमाग आली, पण पुढे पुलावर मुळे मोठमोळ्यांदा गाणे म्हणत होतीं त्यांला विचकून पक्कन गेली. मी तशीच घरीं आले व पिले सांपडून देणाराला आणखी पांच रुपयांचे बक्षीस लावले.

५८

५९

६०

दुसरे दिवशीं पिलांसहवर्तमान चिंगाबाईनी गृहप्रवेश केला. पिले झाल्या-पासून मात्र चिंगीने सईचा द्रेष केला नाहां. नंतर काहीं महिन्यांनी मी विलायतला गेले. दुसऱ्याच दिवशीं चिंगीने गृहत्याग केला. अजूनपर्यंत ती अज्ञातवासांतच आहे. इतके असून बहुजनसमाज म्हणतो की मांजरांना माणसांचे प्रेम नसते, जागेचे असते. चिंगीच काय पण जेव्हां जेव्हां आम्हीं घर बदलले आहे तेव्हां तेव्हां आमच्या त्या त्या वेळच्या मांजरांनी मोळ्या खुषीने आमचेवरोवर आपलेही बिन्हाड बदलले आहे. माझी हल्लीची मांजरी लोटी आणि तिचा भाऊ चंबू या दोघांना आम्हीं मुलांप्रमाणे आमच्या छव्यांतून लखनौदून पुण्याला आणली. त्या वेळीं पुण्यास ‘खिचडी’ नांवाची आमची एक मांजरी होतीच. लोटी आणि खिचडी पहिल्या दिवसा-पासून एकमेकीना पाण्यांत पहातात. आतां अडीच वर्षे होऊन गेलीं पण त्या एकमेकीशीं एकसुद्धां शब्द बोलल्या असतील तर शपथ. सवती सवतीसुद्धां बोलत्या पण या मांजन्या इतक्या स्वाभिमानी आहेत कीं एकीला बशीत दूध घातले तर दुसरी तिकडे बघायची सुद्धां नाही. तिला वेगळ्या बशीत दूध घालावै लागते. प्रथम काहीं दिवस या पुष्कळ भांडल्या परंतु आतां त्या एकमेकीच्या वाटेस न जातां “आपले काम बरे आपण बरे” अशा वृत्तीने राहतात. एकीला पोरे झालीं तर मात्र दुसरीही त्यांना पाजते. नाहींतर आपण

भिलिणीचीं चोरे

माणसें ! कोणाशीं वाकडे आले तर त्यांच्या नातवंडा—पतवंडावरही सूड उगवायला तयार. परंतु संसारांतील या कलहाला कंटाळून चंबूमहाराजानी मात्र संन्यास घेतला. ते आमच्या घरासमोर वैदिकाश्रमांत वेद पढत असतात. या मांजन्यांचीं बाळंतपणे म्हणजे एक प्रकरणच असते. त्यावेळीं त्या आम्हाला बोलावून जवळ वसायला सांगतात आणि पोटांतून इतक्या कांहीं प्रेमाने व गोडपणे लाडिक लाडिक आवाज काढून बोलतात त्या पिले मोठी होऊन मार्गीं लागेपर्यंत. मोतीवाल्या थत्त्यांच्या येथेही कुत्री—मांजरे पुष्कल आहेत, तेथें मायलेक दोधी लेकुरवाळ्या असल्या म्हणजे आजी आपल्या पिळांना व नातवंडानाही पाजते आणि आई आधुनिक आयांप्रमाणे भटकायला जाते. एकदां आजीचे दिवस भरले होते, पोट दुखूं लागले तेव्हां तिने घरांतील मंडळीना ‘म्यांव म्यांव’ कहून बोलावले पण त्यांना कांहीं समजले नाहीं, मग तिने आपल्या मोळ्या मुलीला बोलावले पण तीही येईन्ना. मानगूट धरून फरफटीत आणून बाळंतपणाला जागा शोधली होती तेथे बसवले पण ती उदून गेली. अखेरीस तिने चंपी कुत्रीचा पटा धरून तिला तेथें आणले. चंपीला मात्र या माऊ आजीच्या मनांतला हेतु कळला व तिची सुटका होईपर्यंत चंपीने तिला सोबत केली. वेगवेगळ्या मांजरांच्या आवडीनावडी व स्वभाव इतके भिन्न असतात की, मांजरवेळ्या लोकां-खेरीज तें कोणाला खरेही वाटणार नाहीं.

३६

३८

३९

सौ. सरोजिनी नायडूंच्या येथें ‘झमळम्’ नांवाचा राखी रंगाचा एक सुंदर केसाळ बोका आहे. हा अस्सल मोंगल आहे. याला धोतर नेसलेली माणसे आवडत नाहीत. परवांच त्यांची मुलगी पद्धजा सांगत होती की, काँग्रेसवाली धोतर नेसलेली मंडळी आईकडे आली की, झमळम् तेथून पळ

काढतो. पद्मजावर याचें विशेष प्रेम आहे. ही एकदां गोव्याहून परत आली तेब्हां याला इतका कांहीं आनंद झाला कीं त्यानें तिला चावून व ओरबहून बेजार केले.

४५

४६

४७

माझी चिंगीही फार प्रेमांत आली की चाटतां चाटतां काडकन गालाचा नाहींतर नाकाचा चावा घेई. मांजराच्या आवडी फार विचित्र असतात. खिचडीला शेवगयाच्या शेंगा, बटाच्याच्या साली फार आवडतात, तर गंगीला सुपारी, पोपया आणि तोंडलीं फार आवडतात. माझा जांवाई वाध्या हा मुळीच खादाड नाहीं. परंतु डाळें घरांत आणले कीं याची धांदल उडते. खिचडीला डोके खालीं व डुऱ्यग वर अशा अवघड पवित्र्यांत बसायला हवें असतें तर हिन्या आईच्या मानेवर बसे. लोटीला गाणे आवडतें; गंगीलाही आवडत असे. गंगीचे आप्यांवर फार प्रेम होतें. आप्या बंगलोरला सुमारे वर्षभर होते. ते परत आल्यावर गंगीला अतिशय आनंद झाला. ती सकाळीं सात वाजले कीं नेमकी आप्यांना उठवावयाला जायची. ही अठरा वर्षांची होऊन मेली. मांजरांना आवाज बरोवर ओळखतो. आप्या घरीं येत तेब्हां बाहेरून “दार” म्हणून ओरडत. आप्यांचा शब्द कानीं येतांच रंग्या असेल तेथून धांवत येऊन दाराच्या कडीकडे पहात बसे. काढतां येती तर त्यानें ती कडी काढली असती. प्रेमानें वाढवलेलीं मांजरे अतिशय लाघवी असतात, तीं चोरून खात नाहींत.

४८

४९

५०

फार काय ‘खा एकदांची’ म्हणून भस्कन् त्यांना पुष्कळ खायला घातले तर तीं रसून बसतात, पदार्थाला तोंडही लावीत नाहींत, पण तेंच अन्न, जवळ बसून गोड बोलून एक एक घास घालून भरवले तर सारे खाऊन

भिलिणीचीं बोरें

टाकतात. मांजरांना कृतघ्न, अप्पलपोटी, निर्बुद्ध या विशेषणांनी पुष्कल
लोक संबोधतात. तें कां तर भाकरीच्या तुकऱ्याकरतां ती माणसांची गुलाम
होत नाहीत म्हणून. मांजराळा भाकरीची पर्वा नसते. माणसाची असते.
जें माणूस त्याला आवडतें त्यानें त्याला कधीं एक घासभरमुद्दां खाऊं
घातलें नाहीं तरी मांजर त्यावर अखंड प्रेम करतें व त्याच्याबरोबर कोठेही
जायला तयार असतें. माझा जांवई वाढ्या याला मी अगदीं पुस्तकाप्रमाणे
माझ्या हातात घेऊन घरीं आणतें. तो येथे चैनीत राहतो. घरची आठवण
सुद्दां काढीत नाहीं. मात्र परवां मला पांच दिवसांनी गांवाला जावें लागले
तेव्हां लोगे स्वारी परत आपल्या घरीं गेली. मांजर अन्नाचें मिंथें नसतें.
तें अत्यंत स्वभिमानी, संतुष्ट व स्वतंत्र वृत्तीचें, आणि दुसऱ्याच्या कारभारांत
कधीं तोड न घालणारें असतें. इतर जनावरांप्रमाणे त्याला कांहीं शिकवतां
येत नाहीं म्हणून त्याच्यावर निर्बुद्धपणाचाही आरोप करण्यांत येतो. तें
शिकत नाहीं याचें कारण तें फटक्यांच्या भीतीची किंवा खाऊच्या लाचेची
पर्वा करीत नाहीं. मनुष्यप्राण्याच्या कसरतीच्या हौसेची तें फिकीर करीत
नाहीं. परंतु प्रेमानें तें पुष्कळ गोष्ठी शिकतें. माझी लोटी माझ्या तोंडांतून
घांस घेते. मांडीवर आडवी होऊन मुलाप्रमाणे चमच्यानें दूध पाजून घेतें.

४६

४७

४८

मांजर फार बुद्धिमान् असतें. एखाद्या अडचणीच्या जागीं खाण्याचा
कांहीं पदार्थ ठेवला तर मांजर जितक्या लवकर तो पटकावील तितक्या
लवकर कुत्र्यालाही तें साधणार नाहीं. माझ्या मामाची मांजरी शकी
(माझ्यावरूनच तिचें नांव ठेवले आहे.) पेल्यांतील दूध ऊन असलें तर
त्यांत पंजा बुडवून तो चाटते व अशा युक्तीनें सर्व दूध चट करतें. मांजर
घरांत असलें की उंदराचें भय नाहीं. इतकेंच नाहीं तर विच्चूकाटथाचेंहि भय

नाही. मांजर सापालासुद्धा मारते. एका नागाची व एका मांजराची लढाई मी पाहिलेली आहे. नागानें जरा वळवळ केली किंवा फणा वर उचलली कीं मांजर त्यावर पंजा मारी. नाग अगदी रक्कबंबाळ झाला होता. हें द्वंद्र दीड तास चालले होते. अखेरीस मांजराची सरशी होऊन नागराज गतप्राण झाले. मांजराचे कटे द्वेषेही मांजराच्या निर्मलपणाचे गोडवे गातील. मांजराइतका सुंदर प्राणी मला वाटते साच्या दुनियेत नाही. त्याचा प्रत्येक हावभाव गोंडस दिसतो. त्याचे बसणे, उठणे, वेटोळे करून निजणे, अंग चाटणे, पंजाने ढोके चाटणे, शेपटी वर करून चालणे, लाडांत ढोके घासणे, सर्वच किती मनोहर दिसते. मांजराच्या पिलाचा खेळ म्हणजे तर सौंदर्याची परमावधीच वाटते. यावरून लंडनमध्ये घडलेली एक हकीकत आठवते. एकदा रविवारीं शेवटच्या खेळानंतर मी एकटीच घरी येत होते. रात्री बाराचा सुमार असेल. वाटेंत एक चार पांच महिन्यांचे मांजराचे पिलळूं एका घराच्या कुंपणाच्या भिंतीवर चहून बसलेले दिसले. मी त्याला जवळ घेतले, त्याच्याशीं बोलले, एकदोन मुके घेतले आणि किरून त्याला भिंतीवर ठेवून चालूं लागले. कांहीं वेळाने माझ्यामार्गे पाचोळ्यांतून कांहीं तरी सळसळल्याची चाहूल लागली. पाहिले तर हे पिलाजीराव माझ्यामागून येत होते. मी जरा चपापले. याला घरी न्यावे तरी पंचाईत. कारण रविवारीं मोलकरणीला सुट्टी असल्यामुळे जेवणाचीं उशीं खरकटीं व उरलेले अश सगळे टेबलावर असणार, तें हें मांजर सांडील, लवंडील, पाडील, फोडील ही भीति. शिवाय विलायतेत कांहीं भटकी मांजरे नसतात. उगीच कोणाचे मांजर कसें घरीं न्यायचे? चोरीचा आळ आला तर? मीं जरा थांबून प्रेमाने त्याला “बाळा जाई परनोनि” असा उपदेश केला पण तें कांहीं ऐकेना, तेव्हां थोड्याशा गंभीर स्वरांत मीं त्याला म्हटले “सोन्या, जा आतां घरीं, ह्या भलत्या वेळीं कशी मीं तुला घरीं नेऊ? माझे वडील

भिलिणीचीं बोरे

काय म्हणतील. जा, माझ्या मागें येऊ नको अन् मला त्रास देऊ नको, जा.” असें बडवडत मधून मधून मागें वळून पहात मी पुढे चालले होतें. कोपन्या-वर वळतें तों माझे शब्द ऐकून एक पोलीसचा शिपायी अस्तन्या वर करून विचारूं लागला “ बाई काय भानगड आहे ? ” माझ्या भाषणावरून एकाद्या बाईला रात्रीं त्रास देणारा कोणी तरी लफंगया असेल असें वाढून शिपाई-बोवा आपले कर्तव्य बजावीत मदतीला धावून आले होते. मी माझे हंसूं दाबीत “ ती पहा भानगड ” असें म्हणून त्या पिलाकडे बोट दाखविले त्यावेळीं त्या विण्याड पोलिस शिपायाचा चेहरा चिन्ह काढण्यासारखा झाला होता. आश्र्वय, निराशा, उपहास, हंसूं असे किंती तरी भाव त्याच्या चर्येवर उतरले होते. शिपायाची फजिती झाली असली तरी आमच्या मार्जार मित्रवर्यांनी मात्र त्या काळे डगलेवाल्याला भिऊन पोवारा केला होता, खरा. ‘ मांजर ’ हा विषय निघाला कीं मला रहावतच नाहीं. परंतु मांजरे आधीच थोड्या लोकांना आवडतात. त्यांचे चन्हाट अधिक वळीत बसलें तर कांहीं मंडळी त्यांतलीही कमी होतील अशी भीति वाटते, तेव्हां येथेच आटोपते घ्यावें हें वरे.

‘माझी छत्री कुणीं नेली ?’ आप्पा गरजले. दुपारचे तीनसुद्धां वाजले नव्हते. आतां यांचे काय नडले होतें छत्रीवांचून. तीहींच्या आंत नोकरांपैकीं कोणीं गडबड केली तर अशी फैलावर घेतें मी एकेकाळा. पण आप्पांची काय तशी हजिरी घेतां येते ? बाकी इतर लोकांना वाटतें कीं मी आप्पांना सासुरवास करतें म्हणून. स्पष्ट बोलणे हा काय सासुरवास झाला ? हे लोक भितात त्यांच्या मिशांना. मला हो कसली त्या मिशांची भीति ? चांगल्या उपटल्या आहेत लहानपणीं दोन्ही हातांनीं.

“ कोणीं नेली माझी छत्री ? ” खालीं गजर चाललाच होता. मी वर नुसती ह्या कुशीची त्या कुशीला वळले. पण आजी बिचारी जांवईबोवांच्या छत्रीच्या शोधार्थ खुडबूड करूं लागली. “ कुठं ठेवली होती ती छत्री ? ” असें आजीनें विचारतांच जांवईबोवांचा सूर वरच चढला. “ तें माहीत

भिलिणीचीं बोरें

असतं तर कशाला हुडकीत बसलैं असतों गाढवासारखा ! ” मला ओरडायची संवय आहे असा आप्पा आपले नेहमीं माझ्यावर आरोप करीत असतात. “ तुम्ही माझ्या दसपट ओरडतां ” म्हटले तर ते कबूल करीत नाहींत. बरे, माझी बाजू उचलून धरायला कोणी धजावत नाहीं. भीति वाटते ना मिशांची !

“ पांगू माझी छत्री पाहिलीस का रे कोठे ? ” “ नाय वा सकाळीं मी झाडलां नाय. ” “ राम, तू घेतलीस माझी छत्री ? नाहीं ? मग जानकीला विचार पाहू. ” सगळे घर ती छत्री शोधायला लागले. मांजन्यासुद्धां कावन्या-बावन्या होऊन कान मांगेपुढे करीत, नाकपुळ्या हलवीत, अडीअडचणींतून नाक खुपसून छत्री शोधायला लागल्या. मग त्यांना छत्री म्हणजे एक मोठा थोरला उंशीर वाटला कीं काय न कळे. तेवढ्यांत एकीच्या शेपटीवर आप्यांचा पाय पडला. ती केंकाटली. आप्पा रंगांतच होते. “ चायला सारखीं अडमडत असतात पायांत पायांत. ” इतक्यांत आमचे कन्यारत्न जानकीबरोबर धांवतच शाळेतून घरी आले. मांजरीचे केंकाटणे फाटकांतच तिच्या कानीं आले होते. “ काय झाल आजोबा ? लोटीला काय झाल ? तू मारलंस तिला ? ” पण तिच्या प्रश्नावलीकडे आजोबांचे लक्ष कुठे होते. ते जानकीलाच विचारतात,

“ जानकी, तू सईला आणायला माझी छत्री घेऊन गेली होतीस ? ”

“ न्हाई, मीं माझी छत्री नेली होती. ही वगा. ”

“ मग माझी छत्री गेली कुठे ? ”

“ सकाळीं मीं झाडलं तवा होती. ”

आमच्या कन्यारत्नाची जिझासा जागृत झाली.

“ आजोबा कुणाची छत्री ? ”

“ माझी. ”

“ कुठे होती ? ”

“ जानकी म्हणते सकाळीं इथें होती. ”

“ कशी होती ”

“ मुठीला एक गोंडा होता. ”

“ मला हवा गोंडा. ऊ...ऊ...ऊ ” केवढा अनर्थ ओढवला आहे ! एक सबंध छत्री हरवली आणि ही पोरटी आपली गोंडयाचें दुमणे घेऊन रडत बसते. काय म्हणावं हिला.

“ झाली काय मग छत्री ? मागल्या महिन्यांतच विकत आणली होती. कशशाला घेत असतात दुसऱ्याच्या वस्तू. आणि परत जागेवर म्हणून कधींठे ठेवायच्या नाहींत..... ” ती छत्री सांपडेपर्यंत आमच्या तीर्थरूपांचा आकांत चालू रहाणार हें पाहून आम्हीं त्या बावतींत लक्ष घालावयाचें ठरवले. जिन्यावर माझीं पावले वाजतांच आप्या विचारतात, “ शकू, तूं घेतली असशील माझी छत्री. ”

“ मी कधींच कोणाची छत्री घेत नसते. तुम्हींच विसरलां असाल कुठेनरी. ”

“ मी आज बाहेर तरी गेलों का ? उग्रीच काय ? ”

“ मग काल रात्री पत्त्याच्या अड्यावर राहिली असेल. ”

मध्येंच जानकीने तोंड घाटले. “ न्हाई. मी सकाळीं झाडली तवां होती. ”

“ मग मात्र चमत्कार आहे. कायरे तुम्हीं कोणी घेतली होतीत ? ”

छत्रीला बोट लावले नाहीं म्हणून सर्वेजण शपथा घेऊं लागले. शिवाय सगळे नोकर जुने आणि प्रामाणिक. मग घरांतून गेली म्हणायची छत्री. जिन्हस घरांतून जातो कसा ? “ कायरे तुम्हीं कोणी पुढलं दार उघडं टाकलं होतं का ? ”

“ बाई आमी न्हाई कधीं पुढलं दार उघडं टाकीत. तुमी बाहीर बागेत फिरतां तवा बरीक असतं उघडं. ” झाले. माझ्याच गळ्याशीं आले. चोर तरी

भिलिणीची बोरे

काय धीट हो ! त्या दिवशीं माझ्या चुलत्यांची काटकापासली सायकल नेली. परवां शेजारच्या वासून्या सायकलचा दिवा अगदीं अंगणांतून पळवला. आणि आत्तां सरळ घरांतून छत्री लांबवली. धैर्याची तर कमालच आहे म्हणायची.

“ पण काय हो आप्या, आज तुमच्याकडे कोण कोण आलं होतं ? ”

“ महाजनि आले होते. ”

त्यावर जानकी म्हणते, “ त्यानी न्हाई नेली. मी पगितलं त्यांना जाताना. ”

“ आणखी कोण आले होते ? ”

“ आणखी नाहीं कोणी आलं. ”

“ काय ? संबंध सकाळभर एकत्र्या महाजनीखेरीज दुसरं कोणीच आलं नाहीं तुमच्याकडे ! आश्वर्यच आहे मोठं ! त्या दारावरच्या घंटेला किती महिन्यांत अशी विश्रांति मिळाली नसेल ! ” मीं जरा उपहासानें म्हटले. पण आप्या काय कमी आहेत ? किती ज्ञाले तरी ते माझेच वडील. ते लगेच म्हणाले, “ तुझ्याकडे आले होते बापूसाहेब. ” हो खरेंच. आज सकाळीच बापूसाहेबांच्या मोटारीतून आम्ही चार मंडळी ग्रामसुधारणा करायला गेलो होतों खरीं. कोणी शेतकऱ्यांना खतपाण्याची माहिती देतात, कोणी विहिरी खणतात, कोणी रस्ते करतात, कोणी शेंबडया पोरांना आंघोळी घालतात, कोणी शाळा काढतात, कोणी औषधं देतात, आमचा आपला तिसराच पंथ. आम्ही संततिनियमनाची माहिती देतों. देतों कसल्या देऊं पहातों. आधी कोणी माझें म्हणणें ऐकून घ्यायलाच तयार नसतें. त्यांतून चोरून मारून मागील दारीं हक्कव कोणी तयार ज्ञालें तर म्हणतात, “ वाई हें नग. नरडयांवाठं घ्यायचं औषाध या. ” मीहि पण त्यांच्या भाषेत उत्तर देतों. “ देईन. पर तुमी नरडयावाठं प्वार काढून दावा तवा नरडयावाठं घ्यायचं.

औषाध देईन. ” एकदा तर मला एक अशी शिष्यीण भेटली ! म्हणते, “बाई गुदस्तां तुमचा मंत्र ऐकला तर या बारीला मला जुळी प्वारं झालीं. ” आपण केली असेल चूक आणि त्याचें खापर माझ्या माथी ! आणि जुळी झालीं हा काय माझा दोष ? बाकी तीनचार बायकांनी मात्र नाहीं म्हणायला मला चांगले यश दिले.

नाहीतरी खेडथांतल्या बायकांशी वागणे मोठे कठीण. प्रथम मी आपली खेड्यांत जायचे म्हणून माझ्याकडून चांगली तयारी केली. तिथल्या बायकांना परके वाढू नये म्हणून चांगले टोपपदरी इकली लुगांडे नेसले. सरळ भांग काढून चप्प अंबाडा घातला. मोठे कुंकू लावले. पायांत कोंकणी वहाणा घातल्या. मला वाटले पुरें झाले. पण गळा भुंडा होता आणि कपाळाला कुंकू होतें हा विरोधाभास आमच्या मुधारकी डोळ्यांना दिसला नाहीं. वरे इतकेच करून थांबले असतें तर एकादी ‘लगीन न झालेली शिकलेली बाई’ वाटले असतें. पण एक दिवस माझ्या सईला दाखवायला घेऊन जायची दुर्बुद्धि झाली. हो. मोठा अभिमान वाटतो ना मला तिचा ! झाले. बायका आपापसांत कुजबुजू लागल्या “नवरा हाय म्हणावं तर गल्यांत काई बी न्हाई, न्हाई म्हणावं तर कुकू लाविती. लगीन झालं न्हाई म्हणावं तर प्वारीला घेऊन येती. कसली आवा हाय काय जनु.” ही एवढी सगळी भानगड चुकवायला मग आईचे मंगळसूत्र धुऱ्हून काढले आणि प्रामसुधारणेच्या वेषांत त्या मंगळसूत्राची भर घातली. एवढे सगळे कशासाठी तर दुसऱ्याची संतति मयदिंत ठेवण्यासाठी. जाईनात. होइनात का खंडीभर पोरे. मला कशाला फुकटची उठाठेव ? बाकी मीं जेव्हां हें काम हाती घेतले तेव्हां मला वाटले होतें कीं लोक म्हणतील, ‘आपल्याला पोरं न्हायचा मार्ग खुंटला तेव्हां आतां दुसऱ्यांना बंद करायला सांगते.’ पण एकाहि सुशिक्षितानें अशी टीका केली नाहीं. माझ्या काकूच्या म्हाताऱ्या आत्याबाईनें मात्र बरोबर टोला मारला. “नांदत नाहींस

भिलिणीचीं बोरे

नवन्याजवळ आणि आपल्याला पोरे होत नाहीत तेव्हां आतां लांडथा कोल्हाप्रमाणे दुसन्यांना शेपटथा तोडा म्हणून उपदेश करतेस.”

असो. छत्रीची कहाणी बाजूलाच राहिली. बापूसाहेब सकाळी घरी आले होते खरे. त्यांनी तर चुकून आप्पांची छत्री नेली नसेल ना? त्यांच्या मोटारींत दोन छत्र्या पाहिल्याचे मला अंधुक अंधुक आठवूऱ्या लागले. ठरले. तपास करायचा. काढली बाहेर सायकल. घातला पावसाचा कोट. चढवली टोपी. इतक्यांत सईबाईंनी हटकले, “आई कुठे चाललीस?” “मण्यांत.” माझा कांही शकुनापशकुनावर विश्वास नाही पण नसते विचारले टवळीने तर काय बिघडले असते? इतकेहि करून कुठे थांबली लंका. “मी येणार” ची दुरदुर आहेच. “अग सायकलवर कशी येशील तूं?” शेवटी तिला खेळ आणावयाचे वचन दिले तेव्हां एकदाची सुटका झाली. त्याकरतां पिशवीचे लोटणे बरोबर घ्यावे लागले. लगेच सायकलवर स्वार होऊन आम्ही जोराने पाय मारीत बापूसाहेबांच्या घरी येऊन ठेपले. सायकल बाहेर ठेवली आणि एकएक पायरी वगळून ताडताड जीना चढून वर पोहोचले. नमस्कार बिमस्काराच्या भानगार्डीत बिलकूल न पडतां विचारले,

“बापूसाहेब, आज सकाळों चुकून तुम्ही आप्पांची छत्री आणलीत काय?”

“अं? मी? आप्पांची छत्री? कशाला?” बापूसाहेब माझ्याकडे आधथरीने पाहूऱ्या लागले. तेव्हां खालीं बसून त्यांना सर्व प्रकरण समजावून सांगितले. हो. जरी गेले दोन तीन तास आमचे घर छत्रीच्या शोधार्थ खालीं वर झाले असले तरी बापूसाहेबांना कसा एकदम उलगडा होणार? सर्व हकीकत ऐकून घेतल्यावर त्यांनी आपल्या शोफरला बोलावले.

“काय रे सकाळी माझ्याजवळ छत्री होती का?”

“होय साहेब.”

“ मग ती आहे का ? ”

“ होय आहे. ”

“ माझीच आहे ती हे ? ”

“ होय आपलीच आहे. ”

त्याबरोबर मीं प्रश्न केला,

“ पण मोटारीत दोन छऱ्या होत्या. ती दुसरी कोणाची ? ”

“ ती त्या नर्सबाईची असेल. ”

“ नर्सबाईची छत्री पुढे त्यांच्याचजवळ होती. मागें दोन होत्या. तूच नाही का मला ती उघडून दिलीस ? ”

“ ती काकासाहेबांची होती. मीं मधाच पोंचवली त्यांच्याकडे. ”

“ काकासाहेब तर पावसाचा कोट टोपी घालून आले होते. शिवाय काठी होती त्यांच्याजवळ. ”

“ हो. बरोबर आहे तुमचं म्हणणं, शकूताइ. काठी आणि छत्री दोन्ही काहीं कोणी बरोबर घेत नाहीं. ”

बापूसाहेबानाहिमाझ्या अवलोकनशक्तीचे कोतुक वाढू लागले होतें. इतक्यांत शैका येऊन ते फिरून विचारतात,

“ पण तुमची छत्री मोटारीत आली कशी ? तुम्हीं आणली होतीत ? ”

“ मी न जहूती आणली. ” डोकें खाजवीत मी म्हणाले.

“ हा झहणतो माझी छत्री मीं नेली होती. मग तुमची छत्री मोटारीत कुठून आली ? ”

“ मी सांगतें बापूसाहेब. तुम्ही आमच्या घरीं उतरलां तेव्हां आपली छत्री गाडीतच ठेवली असेल आणि जातांना चुकून आमची उचलली असेल. माफ करा हं, पण छत्रीची तुम्हांला संवय आहे जरा. ” माझे डोके आतां चांगलेंच चालू लागले होतें.

भिलिणीचीं बोरे

“ तुम्ही म्हणतां तशी मला छत्रीची संवय आहे हे मात्र अगदी कबूल. ”

“ आणि हे खरं असेल तर आमची छत्री आतां काकासाहेबांकडं असली पाहिजे. हो की नाही ? ” वा ! माझा कयास जर खरा ठरला तर माझ्या अकलेची तारीफ करावी तेवढी थोडीच.

“ बरं मग मी आतां काकासाहेबांकडे जाऊन पहाते. ” मी उठूळ लागतांच बापूसाहेबांनी चहा वौरे घेण्याचा आग्रह केला. पण छे ! थांबण्याचा मला मोहसुद्धां झाला नाही. त्या छत्रीच्या शोधाची धुंदीच जणुं माझ्यावर चढली होती. फरारी झालेल्या खुनी माणसाचा तलास लावण्या उत्साही पोलिसाला अशीच धुंदी चढत असेल का ? खाली येऊन सायकल हातांत घेतली आणि हातांतली पिशवी दिन्याच्या खुंटीला अडकवली व टोपी शोधूळ लागले. टोपी नाही ! वर राहिली असेल असें वाढून तेथेहि चटकन् पाहून आले. तेथेही नाही ! लांबविली कोणीतरी ! रस्त्यावरचीं एकदोन पोरे मिस्टिकलपणे माझ्या-कडे पहात होती. त्यांचेच बहुधा हे काम असावें. कारण मी आले तेव्हां “ बघ टोपी बघ ” “ आवाच्या डोईवर टोपी ” अशी कुजबूज माझ्या कानीं आली होती. मी कधीं असल्या चेष्टांकडे लक्ष्य देत नाही. आपल्या बुद्धीला पटेल तें आपण करायचे. रुढी, टीका यांची काढीइतकी पर्वा करायची नाही हे आपले तत्त्व. पण टोपी गेली की ! परवांच हुदाम कोटाच्या रंगाची अशी शोधून मामाने मुंबईहून पाठविली होती. आतां त्या टोपीच्या शोधाला जायचे की छत्रीचा शोध चालूळ ठेवायचा ? अर्थात् हाती घेतलेले काम आधीं करायचे—असें ठरवून मारली टांग नी थडकले काकासाहेबांच्या फाटका-पाशी. दोन्हीं फाटके लावलेली. सदा लावून ठेवायचीं तर करायचीं कशाला तीं एवढीं मोठीं फाटके ? सायकल फाटकाशीच ठेवली आणि आंत गेले. काकासाहेब चारपांच मंडळीबरोबर गप्या मारीत चहा घेत होते. आमच्याहि हातांत एक पेला पडला. पाहिले ? मधांशीं बापूसाहेबांकडे चढा नको म्हटले;

तर इथं दारांत पाऊल ठेवतांक्षणीं चहा ! निष्काम बुद्धीने कर्म करणाऱ्याला भगवान असेंच कळ देतात !

काकासाहेबांना थोडी हकीकत सांगून “आज सकाळीं तुम्हीं बरोबर छत्री नेली होती का ? ” असें विचारले. त्यांनी साफ नाहीं म्हटले. मग झाले. आमचा तर्क खरा ठरला. त्यांची म्हणून पोचवलेली छत्री आमचीच असली पाहिजे. सिद्धच झाले मुळी. याला म्हणतात गणिती डोके. आणि लोक मला घालून पाझून विचारीत असतात कीं “ तुम्ही गणिताच्या इतक्या ”— म्हणजे दोनच—“ परीक्षा दिल्यात त्याचं पुढे काय चीज केलंत ? ” जाऊं दे.

आतां ती छत्री घेऊन कधीं एकदाची घर गांठते असें मला झाले. रोज तासन् तास घुटक्या मारीत चहा पिणारी मी गटागट चहा घशाखाली ओतून निघाले. बाहेर एक छत्री होती. काकासाहेबांनी “ ही तुमची आहे का ? ” म्हणून विचारले ! मीं कधीं आप्पांची छत्री न्याहाळून पाहिली होती ? एक-मेकांच्या कारभाराची उठाठेव करण्याची आमच्या घरची रीतच नाहीं मुळी. छत्री केव्हां आणली, कुठे घेतली, काय पडले, कशी आहे, मला कशाला त्याची पंचाईत. पण आतां काकासाहेबांना काय सांगायचे ? आपले अज्ञान दाखवायचे ? छे ! उलट प्रश्न करायचा “ तुमची नाहीं ना ? मग आमचीच.”

असें म्हणून घेतली छत्री, मारली खाकोटीला आणि गांठली सायकल. निघाले घरीं. अरे हो ! सईला खेळणे घ्यावयाचे होते नाहीं का ? वाटेत एका दुकानाशी थांबले. आंत जातांना पिशवी पाहू लागले. पण ती होती कुठे ? दिव्याच्या खुंटीला ठेवली होती. मग ? नेली वाटते कुणी. बरें तर बरें सायकल नाहीं लांबवली. येत नसेल चोराला सायकलवर बसायला. म्हणून नुसतीच पिशवी नेली असेल. माझा अंदाज चुकायचा नाहीं. पण चुकला नी बरोबर असला तरी पिशवी का परत येणार आहे. आतां

भिलिणीचीं चोरे

सईचें खेळणे कसें ध्यावयाचे ? घेतले नाहीं तर सटवी जीव खाइल माझा. मग ? हूं ! उधार ध्यायचे ! हंसत देईल दुकानदार. नांव आहे ना चापाचे. घेतले एक किमतीचे खेळणे. हो एवीतेवी पैसे कांहीं आतां द्यावयाचे नाहीत मग उगीच चिक्कूपणा कशाला ? पुडके सायकला अडकवून घरीं आलं. आतां शिताकीने छत्री सांपऱ्हन दिल्याबद्दल आप्यांकऱ्हन चांगले बक्षीस उपटायचेच. हो ! उपटायचेच म्हटले पाहिजे. कारण हे कोकणचे भटजी आपण होऊन का कधीं देणार आहेत ? काय उपटावें वरे ? अशीं मनोराज्यं करीत छत्री आप्यांजवळ दिली, तर म्हणतात, “ ही नव्हे माझी छत्री. माझी नवीन होती. ही कसली जुनी धाणेरडी आहे.” सीताकान्तस्मरण जयजयराम. सर्व परिश्रम व्यर्थ, उघऱ्हन पाहिली तर खरोखरच ती छत्री फाटकी होती. आणि दोन ताराहि मोडलेल्या होत्या. नको असलेली व्याद तर काकासाहेबांनी माझ्या गळ्यांत अडकवली नाहीना, असा अधम विचारही माझ्या मनांत डोकावून गेला. आतां पुढे काय ? ती फाटकी छत्री घेऊन फिरून काकासाहेबांकडे जायचे ? कदाचित् त्यांच्याकडे आलेल्या मंडळीपैकीं कोणाची असेल. मघाशीं छत्री नेतांनाच माझ्या ध्यानांत ही गोष्ट यायला हवी होती. पण त्यावेळीं विवेक होता कुठे. जी प्रथम हाताला लागली ती उचलली नी चालले. म्हणून हा नसता हेलपाटा. शेवटीं काकासाहेबांच्या घरीं पोहोंचले तो ते लिहीत बसले होते. छत्रीचे रडगांगे फिरून गाऊन दाखविले. मंडळीपैकीं कोणी छत्रीची अदलावदल झाल्याविषयीं बोलले नव्हते. कशाला बोलतील ? आपली फाटकी छत्री जाऊन आयती नवी हाती आल्यावर कोण कशाला बोलेल ? मग आतां काय ? त्या मंडळीपैकीं प्रत्येकाकडे जाऊन चौकशी करायची ? पण आतां ही जुनी छत्री कोण पटवून घेणार ? छे ! हें फुकटचे लचांड झाले. या सगळ्याला कारण काय ? तर आमची दुसऱ्याच्या कारभारांत तोंड न घालण्याची वृत्ति ! आप्यांच्या

छत्रीची खडा न् खडा माहिती असती तर हा प्रसंग का येऊन ठेपता ? पण आतां काय ? हा शोध मध्येच सोडून यायचा ? छे छे—कथीच नाहीं. गीतेंत काय सांगितले आहे ? कर्मणयेवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । ठरले. जायचे घरोघरीं. आपण तुकारपणा करायचा नाहीं. प्रत्येकाच्या घरी जायचे. त्यांच्या ठिकाणांचे पते टिपून घेतले. नशिवानें दोन घरचीच मंडळी होती. हो पांच घरची असती तर काय घ्या. कागद खिशांत घालीत आम्ही बाहेर आलों, तर सायकल बेपत्ता.

छान. टोपी गेली, पिशवी गेली आणि आतां सायकल. इतकेहि करून छत्री नाहीं ती नाहींच. देव जशी परीक्षा पाहतो आहे माझी. पाहूं दे. आपणही कांहीं धीर सोडणार नाहीं. त्या छत्रीचा तलास लागेपर्यंत इतर गोष्टीचा विचारसुद्धां करायचा नाहीं. येऊ देत किती संकटे येतात तीं. माझ्या जागीं दुसरी एकादी असती तर ती छत्रीचा विचार सोडून देऊन सायकलच्या मांगे लागती. किती झाले तरी सायकल कुठे आणि छत्री कुठे ? पण असली रुपये आणे पै वृत्ति आमच्या गांवींच नाहीं मुळी. आप्यांनी नाहीं हजारों रुपयांवर लाथ मारून फर्युसन कॉलेजमध्ये ७५ रुपयाची नोकरी पत्करली ? एक धयेय पुढे ठेवले की तें गांठायचे हैं मला ठाऊक ? आप्यांची छत्री हातीं पडेपर्यंत तिचाच शोध करायचा. दुसरी तिसरी बात नाहीं. टिपून घेतलेल्या दोन्ही ठिकाणीं जायचे. आतां सायकल गेली तेव्हां टांगा करणे भाग झाले. पण पैसे होते कुणाजवळ ? दुकानदाराजवळ उधारी मागता येते तशी टांगेवाल्याजवळ थोडीच मागता येईल ? इतक्यांत एक टांगेवाला माझ्याजवळ येऊन थबकला. “ बाई टांगा ? ”

“ हवा आहे पण कवडी नाहीं माझ्याजवळ, चालेल ? ” “ नसली म्हणून काय झाले ? पैसे कुठे पलून जातात ? मी तुमास्नी न्हान न्हता तवापासून पगतो. कॉलीजांत झागा घालून हिंडत बहता तवापासून. बसा. ”

भिलिणीचीं बोरें

बरें तर बरें 'झगा घालीत व्हता तवापासून' म्हणाला. कारण त्याच्या आधींची अवस्थासुद्धां असतेच की? तिचाच उल्लेख केला असता तर काय ध्या. असो. इतका आपलेणा दर्शवल्यावर टांग्यांत तर बसलेंच पाहिजे. मीं झटकन् कोट उतरला आणि चढून टांग्यांत बसलें. "कुठं जायाचं" असे शब्द कानीं येतांच कागदावरील पत्ते पाहिले. काकासाहेबांनी ते सांगितले तेव्हां कानानीं ऐकले होते आणि हातानीं टिपून घेतले होते, पण ते डोक्यांत कुठे शिरले होते? चित एकाग्र झाले असतां अशीच अवस्था होते. कानानीं ऐकूं येत नाहीं, नाकांने वास येत नाहीं, खालें तरी चव समजत नाहीं, स्पर्श केला तरी कळत नाहीं. ज्या सगुण रूपाचें ध्यान करतां करतां समाधी लागते तेवढे रूपच केवळ मनश्वक्षंता दिसते? मला तरी छत्री-शिवाय दुसरें काय दिसत होते? मग टिपून घेतलेल्या पत्त्यांचा शोध कसा होणार? फिरून पत्ते वाचले तर एक टिळकरस्त्याकडला होता आणि दुसरा शनिवारांतला. असणारच. दोन्ही जवळ जवळ असते तर आमची परीक्षा कठीण कशी होती? दोन्हीं ठिकाणे शहरच्या दोन टोकाला असायचीं. पहिल्या टिकाणीं छत्रीचा शोध लागायचा नाहीं हें सर्वे विधि-लिखितच असले पाहिजे. निदान दुसऱ्या ठिकाणीं छत्री दृष्टीस पडो म्हणजे मिळवली! नाहींतर तेथून ती इतर कोठे प्रवासाला गेलेली असायची. अशा तंहेने विचार करीत मी पहिल्या टिकाणीं येऊन टेपले. तों केवढे आश्र्वये! सकाळीं काकासाहेबांच्या घरी भेटलेले एक आवासाहेब टांगा वाजतांच गडबडीने बाहेर आले आणि मनकवच्याप्रमाणे एकदम म्हणाले, "छत्रीची अदलाबदल झाली ना? वाटलंच मला. आणलीत का माझी छत्री? बरं झालं. आज बारा वर्षे ही छत्री वापरतो आहे. फक्त तीनदां कापड बदलल. सकाळीं जेव्हां कां हरवली असं वाटलं तेव्हां काय वाटलं जिवाला तें सांगतासुद्धां येत नाहीं. जरा विचार केल्यावर मलाहि वाटलं कीं चुकून तुम्हीं नेली

असेल. लगेच गळ्याला तुमच्या घरीं पाठवलासुद्धां. अहो अगदी चैन पडेना.” काय एकेक मासले असतात स्वभावाचे ! कोणाला नेहमीं नवेनवे प्रेमविषय हवे असतात तर कोणाला जुन्याचीच चटक लागते. त्यांचा हर्षवायु जरा ओसरल्यावर टाग्यांतूनच मीं विचारले,

“ बरे मग आमची छत्री आतां तुमच्या कडे असेल.”

“ हो खरंच कीं, माझी छत्री सांपडल्याच्या आनंदांत तुमच्या छत्रीचं मी विसरूनच गेलों. पण उतरा कीं खालीं, आतां चहा घेतल्याखेरीज जायचं नाहीं.” माझ्या मनांतून मुळीच उतरायचे नव्हते. छत्री सांपडल्याचा अत्यानंद मलाहि झाला होता. आणि ती घेऊन त्याच तांग्यांतून मला सरळ घरीं जायचे होते. पण आबासाहेबांच्या पुढे माझे कांहीं चालले नाहीं. त्यांनीं तांगेवाल्याचे पैसे सुद्धां चुकते केले. “ नको, मी देते ” असेहि मला म्हणता येईना. तेव्हां निमूटपणे खालीं उतरून त्यांच्या वृद्ध छत्रीचे पुराण ऐकण्याची मनाची तयारी केली. चहा घेतल्यावर मी जायला उठले. तेव्हां आप्यांची छत्री माझ्या हातीं आली. बाहेर पावसाची थोडी बुरबुर होती. तेव्हां आतां एवढ्या अव्यक्त फुशारीने मिळवलेले छत्र ऐटीत ढोक्यावर धरून घरीं जायचे ठरले आणि कोट पाहूऱ्यांला लागले. कोट राहिला टांग्यांत ! बरोबर आहे. टोपी, पिशवी आणि सायकल तिघानांही आयुष्यांत बदल हवासा वाटला. कोटाने तरी आतां दुसरा धनी कां न बघावा ? कांहीं का असेना ! आप्यांची छत्री तर हिकमतीने परत आणली की नाहीं ? विजय म्हणावा तर याला. मध्यंतरी प्रचंड नुकसान झाले म्हणून काय झाले ? कुरुक्षेत्रावर पांडवांनीं विजय मिळवला तेव्हां त्यांचे काय थोडे नुकसान झाले होते ? माझे त्यापुढे कांहींच नाहीं. बापूसाहेब, काकासाहेब, आबासाहेब, प्रभृति साहेबवहादुरांच्या छावण्यांतून छत्री तर सहीसलामत परत आणली की नाहीं ? आप्या एवढे सीनिअर रॅंगलर झाले

भिलिणीची बोरे

पण जन्मांत तरी कधी त्यांचे डोके असें चालले असतें का ? नाहींतर तुमची
लेक पहा म्हणावे.

फेंच लोकांच्या जीवनांत विनोदाचे स्थान

६

फानस हा देश जरी विनोदाचे आगर म्हणून समजला जात असला तरी फेंच विनोद गोष्टीवजा किंवा चुटकेवजा बहुधा नसतो. तो विजेसारखा एकदम लकलकून मागून विरुन जात नाही की त्याने पोट धरधरून हंसू येत नाही. पण तो गरीबश्रीमंत, बायकापुरुष, आबालवृद्ध या सर्वांच्या ठारीं सकाळासून संध्याकाळपर्यंत, झोंपेत आणि जागेपणीं सारखा नाजुक नाजुक गुदगुल्या करीत असतो. ‘संशय कलोल’, ‘मारून मुटकून वैद्यबुवा’, ‘रावबहादुर पर्वत्या’ वगैरे जी फेंच नाटकांची सुंदर रुपांतरे मराठीत झाली आहेत, त्यावरून फेंच विनोदाची कल्पना येते. तो विनोद प्रसंगनिष्ठ व स्वभावनिष्ठ असतो. त्यांत शब्दांच्या कोऱ्या, किंवा बीभत्स रस फारसा आढळत नाही. फेंच माणूस कितीही दुःखांत अथवा अडचणींत असला तरी त्याला आयुष्यांतील विनोदी बाजू कधीहि दिसल्याशिवाय रहात नाही.

भिलिणीचीं बोरें

सावकार व चौर

एकदां एक सावकार एका कुळाकडून आपली रक्कम वसूल करून घरी जात होता. याचा सुगावा एका चोराला लागून त्याने वाटेंत त्याला गांदून पिस्तुलाची त्याला भीति दाखवून त्याच्या कोटाच्या आंतल्या खिशांतील पैशाचें पाकीट लांबवर्ले व तो चोर परत जाऊं सागला. इतक्यांत सावकार म्हणतो “अहो दोस्त! जरा थांबा. माझ्या विजारीच्या खिशांत आणखी चार सुटे पैसे उरले आहेत तेही घेऊन जा. मला त्यांची अडचण होत आहे.” चोराने हंसत उत्तर दिले “उदार पुरुषा! मला सध्यां त्यांची जहरी नाही. तेव्हां असं करा कीं तुम्हाला रस्त्यानें जो पहिला भिकारी भेटेल त्याला माझी आठवण काढून ते चार पैसे देऊन टाका म्हणजे आपणां दोघांनाही पुण्य लागेल; खरं कीं नाही? बरं, रामराम.” या गोष्टीवरून उत्तरप्रत्युत्तर देण्यांत फ्रेंच लोक किती पटाईत असतात याची कल्पना होते.

जांवई पसंत पडला

एकदां माझ्या एका फ्रेंच मैत्रिणीची एका तसणाशीं पुष्कळ ओळख झाली. त्यांचे एकमेकांवर सपादून प्रेम बसले व त्या दोघांनी लम करावयाचे ठरवले. आणि त्याप्रमाणे माझ्या मैत्रिणीने ही बातमी आपल्या आईला कळवली व भावी जांवयाची ओळख करून देण्यासाठी तिने आईला व आपल्या मित्राला सरोवराकाठीं उपाहारगृहांत चहाला बोलावले. चहानंतर ती तिंधें एका लहानशा होडीत बसून सरोवरावर हवा खायला गेली. तो एक-टाच वल्हवीत होता व वल्हवण्यांत तो मोठा पटाईत होता. होडी किनाऱ्या-पासून बरीच दूर गेली. गप्पाटप्पा थटामस्करी चालली होती. सासूबाईना जांवई पसंत पडलासा दिसत होता. इतक्यांत त्यांनी त्याला विचारले,

“कायहो तुम्हांला पोहतां येतं का?”

फ्रेंच लोकांच्या जीविनांत विनोदाचें स्थान

त्यानें सविनय उत्तर दिले “ येतं थोडसं.” सासूबाईं पुन्हा विचारतात “ बुडणाऱ्या माणसांना बचावण्याइतके ? ” जांवङ्गिबुवांनी उत्तर दिले “ होय. पण एका वेळी एकाच माणसाला बचावतां येईल, कारण बुडणाऱ्या माण-साला धरायला एक हात लागतो व पोहायला एक हात लागतो.” तुम्ही कोणाला वांचवाल ?

हें ऐकतांच सासूबाईंचे डोके चमकले व त्यांनी खोचूत विचारले “ असं होय ? मग समजा, ही होडी कलंडली आणि आम्ही दोधी बुडू लागलों नर तुम्ही मला वांचवाल की माझ्या मुलीला ? ” जांवाईं एक क्षणाचाही विचार न करतां म्हणाले “ मी आपल्याला कांठांपर्यंत सुरक्षित नेऊन पोचवीन व परत येऊन मी माझ्या मैत्रिणीबोरेर जलसमाधी घेईन. ” हें उत्तर ऐकून सासू-बाईं बेहद खृष्ण झाल्या आणि माझ्या मैत्रिणीला तर असमान ठेणें झाले !

या गोष्टीवरून आपल्याला दिसून येईल की शिष्टाचार व सौजन्य हे गुण विनोदाइतकेच फ्रेंच लोकांच्या ठारीं मुरलेले आहेत. फ्रेंच लोक वाढांत आपल्या प्रतिस्पर्ध्याला अगदीं चीत करतील; परंतु उद्घटपणे कधीं बोलणार नाहीत. उपहासांत तर ते कोणालाच हार जाणार नाहीत. परंतु त्यांचा उप-हास नेहमीं मार्मिक असतो. नुसत्या शिव्यांची मालिका ते कधींच गुंफीत बसणार नाहीत, किंवा उर्मटपणे कुणाची ठर उडवणार नाहीत.

१८८७ च्या सुमारास फ्रान्समध्ये *Boulanger* (बुलांजे) नांवाचा एक जनरल होऊन गेला. तो फार लोकप्रिय झाला होता व तो नेपो-लिअंप्रमाणे सर्व देशाचा पुढारी होईल की काय अशा प्रकारची भवति न भवति त्यावेळी होत असे. खरोखर पाहिले असतां जनरल बुलांजे अगदीं सामान्य प्रतीचा माणूस होता व ऐन आणीबाणीच्या प्रसंगीं आपला जीव वांचवण्याकरितां पछ काढून त्यानें आपली खरी अथवा खोटी किंमत फ्रेंच लोकांना पुढे पटवून दिली. परंतु त्याच्या भरभराटीच्या दिवसांत एकदां

भिलिणीचीं ओरे

मोठा वाद माजला व जनरल बुलंजेच्या बाजूने पुष्कळ लोक बोलले व प्रत्येकानें हा एक प्रतिनेपोलिअँ आहे किंवा हा एक सवाई नेपोलिअँच आहे अशा अर्थाचे उद्गार काढले.

प्रतिपक्षांतील लोकांनी हीं स्तुतिस्तोवे बराच वेळ ऐकून घेतली व त्यांच्या पुढाऱ्यानें उटून गंभीरपणे बोलायला मुरवात केली. तो म्हणाला “आज ६० वर्षांच्या एका व्यक्तीची नेपोलिअँबरोबर बरीच तुलना केली जात आहे. पण सज्जनहो, लक्षांत ठेवा की नेपोलिअँच्या वयाला जेव्हां ६० वर्षे पुरीं झालीं त्यावेळी तो सत्पुरुष केब्हांच मरून गेला होता ! ”

ब्लूम यांचे राजकारण

परवां ब्रॅंगवार नंवाचे एक फरेंच वर्तमानपत्र वाचतांना Blum (ब्लूम) आणि त्यांचे अनुयायी यांच्या राजकारणाविरुद्ध एक लेख माझ्या नजरेस आला; त्याचा गोषावारा मी आपणाला सांगते.

ब्लूम आणि मंडळी प्रान्सचे मंत्री नसून स्टालीनचे मंत्री आहेत; त्यांना प्रान्सचे हित साधायचे नसून सोविहएट रशियाचे कल्याण करायचे आहे. प्रान्सला त्यांना लढाईत खेचायचे आहे. रशियाच्या भजनीं लागून त्यांनी अनेक फरेंच तरुणांचे स्पेनमध्यें बळी दिले आहेत आणि सोविहएट रशियाला खुष ठेवण्याकरतां ते फरेच सैन्य चीनच्या मदतीला पाठवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. आम्हीं रशियाकरितां कां लढावें ? रशियानें आमच्याकरतां काय केले आहे ? आपला डाव साधण्याकरतां त्यांनी इटलींत व आमच्यांत वांकडे आणले. महायुद्धांत ऐन वेळीं आमचा विश्वासघात केला आणि आमचे कर्जाऊ घेतलेले कोव्यावधि फ्रॅक साफ परत करण्याचे नाकारले. आम्हीं त्यांना कां सहाय्य करावें ? ब्लूम प्रभृति मंडळींना सोविहएट रशियाकरितां लढायचे असेल तर खुशाल त्यांनी स्वतः तांबडे भडक पोशाख घालून स्टालीनच्या सैन्यांत दाखल

फ्रेच लोकांच्या जीवनांत विनोदाचें स्थान

न्हावें. आणि रक्ताचे सडे व प्रेतांच्या राशी पाहिल्यावांचून त्यांची राक्षसी तहान भागत नसेल तर त्यांनी आपल्या कंपूतूनच ही सामुग्री पुरवावी.

आमची खाशी स्वारी

याच वर्तमानपत्रांत एकदां एका लेखकाला तो अफू पीत असतांना सांप-डल्यामुळे, पकडून तुरुंगांत टाकल्याबद्दलची दृकीकृत सागतांना बातमीदार लिहितोः—चीन देशात तर अफू पिणान्या लोकांना देहान्त शिक्षा देतात. त्यांची निशा उत्तरवर्ष्याचा हा उपाय निःसंशय अधिक परिणामकारक आहे. ब्होलेटेअर या प्रसिद्ध फ्रेच लेखकांचे नांव आषण सर्वोनी ऐकले असेलच. त्याचें लिखाण फार कांतिकारक व त्याची लेखणी मोठी तीक्ष्ण असे. व त्यामुळे त्याचें लिखाण अनेक वेळां जस केलें जात असे व केव्हां केव्हां त्याला पकडण्याचे हुक्कमही सरकारांतून सुटत असत. त्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तो फ्रान्सच्या सरहीवर रहात असे. मरणान्या आधीं तो एकदां फ्रान्समध्ये येत असतां त्याला देशान्या हदीवरच्या अधिकान्यांनी विचारलें की “फ्रान्समध्ये नेण्यास बंदी असलेल्या कांहीं वस्तू तुमच्या-जवळ नाहीत ना ? ” ब्होलेटेअरने गालांतल्या गालांत हंसत उत्तर दिले, “फ्रान्समध्ये नेण्यास बंदी असलेली वस्तू ना ? असली तर आमची खाशी स्वारी ही एवढीच एक वस्तू असू शकेल.”

नोकरही विनोदी

नोकरचाकरसुद्धां आपलें काम करीत असतांना आपल्याला हंसायला संबी केव्हां मिळेल याची जणू वाटच वघत असतात. एकदां दुपारी तिहीन्या सुमारास मी एका दुकानांत कॉफी प्यायाला गेले, ही वेळ म्हणजे सर्वोच्ची ऐन कामाची वेळ. तेव्हां बहाकॉफीचे दुकान त्यावेळीं अगदीं रिकामे होतें.

भिलिणीचीं बोरें

व तेथें गिन्हाईक अशी मी एकटीच होतें. कांहीं वेळानें एक माणूस तेथें आला. त्याच्या पोषाकावरून तो जर्मन असावा असा अंदाज मीं बांधला. तो एका टेबलाशीं बसला; मग उदून दुसऱ्या टेबलाजवळ जाऊन बसला; तेही त्याला पसंत पडले नाहीं म्हणून फिरून उदून इथें बस, तिथें बस, अशी त्याची चुळबूळ चालली होती.

दुकानांतला नोकर हा प्रकार वघत होता व त्या गिन्हाईकाजवळ जाऊन गंभीर मुद्रेने म्हणतो “ नाहीं ना कुठेच जागा सांपडत ? अहो ! गर्दीच्यावेळी हें असंच चालायचें. ”

त्याची ही मल्लीनाथी ऐकून मला तर हंसूं आवरेना; असो.

विडी ओढण्याची परवानगी

कोफी घेऊन झाल्यावर मी एका सिनेमाला गेले. त्यावेळी मी बन्याच विढ्या ओढीत असें; फरान्समध्यें कांहीं सिनेमांतून विडी ओढण्याची मनराई असते. म्हणून मला माझ्या जागीं नेऊन बसवणाऱ्या इसमाला मीं विचारले “ इथें विडी ओढायची परवानगी आहे का ? ”

तो प्राणी एक ढोळा भिटून हळूच म्हणतो “ विडी ओढायची परवानगी ना, आहे वाईसाहेब, चोरून ओढण्याची आहे परवानगी ! ”

विनोदाचें बालकदृं अगदीं उपजतच मुलांना पाजलें जातें; फरान्समधील बोबडीं बोलणारीं मुलेसुदां अशीं चुणचुणीत उत्तरे देतात कीं, एकाद्या वकिलालाही निरुत्तर करतील. माझी तीन सव्वातीन वर्षाची एक ‘ मोठी ’ मैत्रीण होती. तिचें नांव निकोल. एक दिवस स्वारीनें घरांत बरेच कारभार केले होते व संध्याकाळीं तिची आईं त्या सर्वे पराकमाचा पाढा माझ्याजवळ वाचीत होती. निकोल जवळच बसून ठोकळयांशीं खेळत होती. नजर होती ठोकळयांकडे, पण कान होते आईच्या बोलण्याकडे.

फ्रेंच लोकांच्या जीवनांत विनोदाचें स्थान

भंडावून सोडण्याचा निश्चय

मला सर्व गान्हाणीं सांगून झात्यावर तिची आई म्हणते “बघा, बघा ! कशी साळसुदासारखी बसली आहे ! आतां येतं आहे कां ऐकायला माझां बोलण ! ”

निकोल आपले ठोकळे मांडीतच बोवड्या बोलांत बोलते, “नाहीं आई; मी किनी अगदीं बहिरी आहे ! ”

ह्याच माझ्या छोट्या मैत्रिणीबरोबर खेळण्यांत फिरण्यांत मी तासच्या तास घालवीत असें. एक दिवस आम्ही दोघी फिरायला गेलें असतां तिने मला भंडावून सोडायचे मनांत घेतले होतें. मी कांहीं सांगितलें तरी तिचा आपला एक प्रश्न “कशासाठी ? ”

मी शेवटी कंटाळले व म्हटले “हे बघ निकोल, आतां फिरून तू जर मला ‘कशासाठी ? ’ म्हणून विचारलंस तर मी तुझं नकटं नाक खाऊन टाकीन ! ”

तरी वाईसाहेब लगलीच विचारतात, “कशासाठी ? ” आतां काय बोलणार मी ! तिचा एक मुका वेऊन गप्प बसले.

थोडे पुढे गेल्यावर स्वारीने मला भंडावून सोडायची दुसरी एक युक्ति शोधून काढली. जें कांहीं नजरेस पडेल तें काय आहे, म्हणून विचारायचे. मग ती वस्तू माहीत असली तरी मुद्दां. कांहीं वेळ मी तिच्या प्रश्नांची सरळ उत्तरे दिलीं. “मोटार, धोडा, झाड, सायकल दिवा, ट्रॅम ” वर्गे.

तो हत्ती आहे !

इतक्यांत एक कुत्रे समोरून गेले. राणीसाहेबांनी विचारले “तें काय आहे ? ”

भिलिणीची बोरे

मीं सांगितलं “ तें ना ? तो एक हत्ती आहे. ”

निकोल म्हणते “ हत्ती इतका लहान असतो वाटतं ” ?

मीं म्हटलं “ नाहीं का ? ”

ती फिरून म्हणते, “ आणि त्याला सोंड नसते वाटतं ? ”

मीं म्हटलं, “ खरं का ? ”

निकोल पुढे विचारते, “ आणि त्याचे कान तरी असे असतात का ? ”

मीं प्रश्न केला, “ मग ? ”

त्यावर ती निकोल ठासून सांगते, “ तो कुत्रा आहे, हत्ती नाहीं कांहीं ! ”

तेव्हां मी जरा चिढून म्हटलं “ माहीत होतं तर मग मला ग कशाला विचारलंस पोरटे ? ”

निकोलचे उत्तर तयारच होते “ तुला माहीत आहे कों नाहीं तें पाहण्यासाठी ? ”

मैत्रिणीची ओळख

आमची अशी फजिती झाल्यावर आम्ही योव्या पुढे गेलों तों तिच्या आईच्या ओळखीची एक बाई येतांना तिनें पाहिली आणि मला म्हणते “ चल आपण तिच्याकडे जाऊ ? ”

मीं म्हटलं “ नको, माझी तिची ओळख नाहीं. ”

त्यावर निकोल तोड काढते “ मग मी देईन ना तुमची ओळख करून. लाजतेस काय, चल. ”

तेव्हां मी विचारले, “ कशी ओळख करून देशील ग ? मी तुझ्या आईची मैत्रिण म्हणून ? ”

निकोलला तें पटले नाहीं “ आईची कां म्हणून ? माझी मैत्रिण म्हणून ओळख करून देईन. ”

ॐ लोकांच्या जीविनांत विनोदाचें स्थान

फिरून झाल्यावर आम्ही तिच्या घरीं गेलों व स्वारीनें मला जेवायला ठेवून घेतलें व मी माझे हात आणि तोंड धुवायला मोरीत गेलें. निकोलही माझ्या पाठेपाठ आली. मी तोंडाला साबण फांसला व तो धुवून काढतां काढतां थोडासा माझ्या डोळ्यांत गेला व मी “आई आई” म्हणून जराशी ओरडलें.

बाईंसाहेब विचारतात, “कां ओरडलीस?” मीं म्हटलें, “साबण डोळ्यांत गेला म्हणून.”

स्वारी अगदीं खूब होऊन म्हणते, “मग माझ्यासारखीच वेढी आहेस तर तूं!” आमचें जेवण संपलें तरी स्वारीनें “इयेच राहिलं पाहिजे” म्हणून माझा पदर धरून ठेवला.

“मी उद्यां येईन” वगैरे सांगून पाहिलं पण कांहीं उपयोग झाला नाहीं. अखेरीस मीं म्हटलें, “मी राहीन पण मला तुझ्या पलंगांत तुझ्याजवळ निजूं देशील?”

निकोल माझ्याकडे पायांपासून डोक्यापर्यंत पहात व पदराचें टोंक सोडून देत म्हणते, “माझा पलंग कांहीं फार मोठा नाहीं आहे कांहीं.”

टोपीचा सत्यानाश

निकोलची आई जेमेन व बाप एदमां यांचीहि अर्थात् माझी फार दोस्ती होती. एक दिवस त्या दोघांचें जरासें बिनसलें होतें. तिला हवी होती नवी टोपी; आणि तो म्हणत होता, इतक्यांत कांहीं जरूर नाहीं. त्यांचीं दोघांचीं तोडे दोन दिशेला व माझें मध्ये अशीं आम्ही तिघें बाहेर निघालें. त्या दिवशीं खूप पाऊस पडत होता व जेमेन ट्रॅममधून उतरतां उतरतां पाय घसरून खालीं पडली. तिच्या हातांतील पिशवी व डोक्यावरची टोपी उडून चिखलांत पडली. तिचा नवरा तिला सांवरायला धांवतां

भिलिणीची बोरे

धांवतां त्याचा पाय तिच्या टोपीवर पडून तिचा पुरता सत्यानाश झाला. जेमेनन्या डोक्याला वरेच लागले होते व रक्कहि येत होते; पण तिकडे बिलकूल लक्ष न देतां तिने उडी मारून एका हातानें ती सपाठ झालेली टोपी उचलली व दुसऱ्या हातानें चिखलानें भरलेली पिशवी उचलीत नव-नव्याला म्हणते, “ सांगा आतां; आहे की नाहीं जरुर नवी टोपी व्यायची ? आणि जोडीला पिशवीची सुद्धां ? ”

तिच्या कपाळावरचे रक्त रुमालाने पुशीत तिचा नवरा म्हणतो, “ थोड-क्यांत चुकलं, नाहींतर तुझी टोपी आणि पिशवी बाजूलाच राहून मलाच नव्या बायकोची जरुर पडली असती ! ”

वाढदिवसाचा आनंद

एक दिवस माझ्या वाढदिवसानिमित मीं ह्या दोघांना व आणखी दोन तीन मंडळींना संव्याकाळी जेवायला बोलावले होते; जेवण झाले; पते खेळून झाले. गाणीं म्हटलीं. ग्रामोफोन लावून नाचायला सुरवात झाली. रात्रभर मंगळागौर जागवायची असें माझ्या मिश्रमंडळींनी ठरवले. निकोलचा वाप फार रंगांत येऊन मोठमोऱ्याने गात होता.

मीं त्याला म्हटले, “ जरा हळू गा. समोरच्या खोलींत एक भाडेकरी आहे तो निजला असेल; त्याला आपल्या कटकटीचा त्रास होइल. ”

माझे बोलणे संपते न संपते तोंच तो एकदम माझ्या खोलींतून झटकन् बाहेर निसटला व समोरच्या खोलीच्या दरवाज्यावर ठोठावीत त्या गृह-स्थाला विचारतो, “ काय हो झोंप लागली आहे ना तुम्हाला ? माझ्या गाण्याचा त्रास नाहीं ना होत ? ”

तो गृहस्थ डोके चोळीत चोळीत बाहेर येऊन म्हणतो, “ माझ्या खोलींत होतो बुवा त्रास; पण तुमच्या खोलींत येऊन बसलों तर नाहीं होणार कदा-

फ्रेंच लोकांन्या जीवनांत विनोदाचें स्थान

चित्.” झालें; लागलीच तोर्हि आमच्यांत सामील झाला व एकच हंशा पिकला.

दुसऱ्या दिवशीं रात्रीच्या जाग्रणानें व अचकट विचकट खाण्यानें निको-लच्या बापाला अपचन झालें व बन्याच उलळा वगैरे झाल्या. दुपारी मी त्यांच्या घरी समाचाराला गेले व उलळा वगैरे थांबल्या कां म्हणून त्याला विचारले.

तो म्हणतो, “नाही बुवा थांबत. मला वाटतं यावेळेस मलाच दिवस गेले असावे. कायग जेमेन, तुझं काय मत आहे ?” म्हणून आणखी बायकोला विचारतो.

आनंदी जीवन

फ्रेंच लोक ऐहिक सुखाला तुच्छ मानीत नाहीत. दुसऱ्याला उपद्रव न करतां संसारांत जितक्या सुखांचा उपभोग घेतां येईल तितका ध्यावा, जितकी चैन करतां येईल तितकी करावी, जितके हंसतां येईल तितके हंसावें अशा वृत्तीचे ते लोक आहेत व म्हणूनच ते दुसऱ्यांच्या उठाठेवी फारशा करीत नाहीत. कारण एक तर त्यांना वेळ नसतो, त्यांना स्वतः संसाराचा शक्य तितका आस्वाद ध्यायचा असतो व दुसरे स्वतःच्या इच्छा एकदां तृप झाल्यावर त्यांना दुसऱ्याच्या सुखाचा हेवा वाटत नाही. नसत्या कुशंका काढून फ्रेंच लोक कधीं संकटांना सामोरे जात नाहीत किंवा काळ्पनिक काळज्यांचा खल करून ते चिंतेला कधीं पाचारण करीत नाहीत.

आज जग हंसतें आहे ना ? चला, हंसू या. उद्यांचें उद्यां बघून घेतां येईल; अशा हंसन्या वृत्तीनें ते प्रत्येक दिवस साजरा करीत असतात.

दुखणेकन्याची गोष्ट

एकदां एक दुखणेकरी एका फ्रेंच डॉक्टरकडे गेला व म्हणाला, “डॉक्टर, मी लवकर मरणार असं मला वाटत आहे ! ”

भिलिणीचीं बोरें

डॉक्टर विचारतात, “ कां हो, काय होतं आहे तुम्हांला ? ”

तो माणूस उत्तर करतो, “ पहा ना तुम्हीच तपासून. पण मी कांहीं फार दिवस जगत नाहीं खास. ”

डॉक्टरांनी तपासायला सुरवात केली व ते विचारतात, “ विळ्याबिडया फार पितां का ? ”

तो उत्तर देतो, “ छे हो, कधीं जन्मांतसुद्धां विढीं फुंकली नाहीं. ”

डॉक्टर म्हणाले, “ असं ? तर मग तुम्ही दाऱु जरा जास्त पीत असणार ! ”

तो माणूस म्हणतो, “ अहो नाहीं. मी दाऱुच्या एका थेंबालासुद्धां कधीं शिवलों नाहीं. ”

सुंदर खियांचे व्यसन

डॉक्टर भुवया जरा वर चढवून म्हणतात, “ काय विडीहि नाहीं आणि दाऱुहि नाहीं ? हां, मग आतां ओळखलें. सुंदर खियांचे व्यसन असणार तुम्हांला ! ”

तो माणूस गंभीर मुद्रा करून म्हणतो, “ शिव शिव ! मी अगदीं कड-कडीत ब्रह्मचारी आहें ! ”

हें ऐकतांच डॉक्टरनी स्टेथेस्कोप खालीं टेवला व ते विचारतात, “ अहो, महाराज ! मग तुम्हांला जगायचं आहे तरी कशाकरितां ? ”

शब्दांच्या लडाईत फान्समध्यें कोणीच कोणाला हार जात नाहीं. मग खुद नवराबायकोंतच अशात्त्वेची चकमक उडाल्यावर दोघांच्या शब्दश्रीचा महिमा काय वर्णावा ?

पावसांत भिजलेली नवराबायको

मिशेल ड्यूरां यांच्या *Trois Six et Nenf* या नाटकांतील एका

कैंच लोकांच्या जीवनांत विनोदाचें स्थान

प्रवेशांत पावसांत भिजलेली नवराबायको एका खेडेगांवांतल्या घरांत येतात. ती आपली भिजून चिंब झालेली टोपी काढू लागते. नवरा तिन्या टोपीकडे बघत म्हणतो, “अहाहा, काय पण हूप दिसतं आहे तुझ्या टोपीचं! काढ-ग्याच्या आधीं एका आरशांत बघ.”

बायको टोपी काढून तिन्याकडे दुःखानें पहात म्हणते, “चूचूच, परवांच विकत घेतलेली टोपी. तें कांहीं नाहीं; ही सारी तुमचीच चूक आहे. पाऊस संपेपर्यंत आपण आणखी तिथेंच थांबायला पाहिजे होतं.”

नवरा म्हणतो, “अग, पण तिथून निधालों तेव्हां पावसाला सुरवात तरी कुठे झाली होती?”

लागलीच बायको उत्तर देते, “हो, पण लवकरच मोठी सर येणार हें अजमावायला कांहीं पंचांग बघायची जरुरी नव्हती.”

नवरा उपरोधिकपणे हंसून म्हणतो, “जसं कांहीं तुझ्या ध्यानांत आलंच होतं.”

ती जोरांत सांगते, “अर्थातच आलं होतं.”

फिरून नवरा खोंचून म्हणतो, “तर मग बाईसाहेब नवी टोपी काढून जुनी घालावी एवढीसुखां बुद्धि तुम्हांला झाली नाहीं ना?”

बायको टोला लागलीच परत करते, “कारण तुम्हीच म्हणाला होत कीं, दोनच मिनिटांचा रस्ता आहे मग कशाला बदलून टोपी! मात्र तंगब्या तोडीत तासभर रखडवतां आहात.”

नवर्न्याचें उत्तर आहेच, “तूं जरा पाय उचलला असतास तर आपण पाऊस येण्याच्या आधीं केव्हांचे येऊन पोंचलों असतों. तुला इतकं रेंगाळत चालायला कुणीं सांगितलं होतं?”

बायको फणफणत म्हणते, “असले उंच टाचांचे बूट घालून तुम्ही तरी दाखवा या खेडवळ रस्त्यांतून भराभर चालून!”

भिलिणीचीं बोरे

नवन्याचें प्रत्युत्तर आहेच, “ उंच टाचांचे बूट नसले म्हणून काय झाले ? दोन्हीं पेटांचीं ओळीं तर मीच वाहातों कीं नाहीं ? आणि तरीसुद्धां सारखा चार पावलं तुझ्यापुढेच चालतों आहे. ”

बायको कुरकुरत म्हणते, “ हो, मला एकटीला मागें टाकून ! ”

नवरा विचारतो, “ मग काय तुला आणखी ढोक्यावर घेऊं कीं काय ? ”

बायको फिरुन मूळ पदावर येते, “ तरीसुद्धां माझ्या टोपीचं वाटोळं व्हायचं थोडंच राहाणार होतं ? ”

नवरा म्हणतो, “ हो आणखी तो दुकानदार टोपी उधार घ्या म्हणत होता तो मी रोख पैसेसुद्धां देऊन बसलों ! ”

बायकोचे म्हणणे आहेच, “ तेंच बरं झालं. नाहींतर आतां त्या टोपीची पुरती वाट लागल्यानंतर वर आणखी पैसे द्यायचे असते म्हणजे मनाला जास्तीच चटका बसला असता. ”

हा वाद येथे संपला असें आपण समजूनये; पण माझी भाषणाची वेळ संपली तेव्हां आतां नमस्कार !

सईला घेऊन मी सुमारे तीन महिने दक्षिणेत भटकत होते. व्यंकोबाच्या गिरीपासून तीर्थयात्रेला सुरवात केली. लग्निम कांहीं केले नाहीं. नुसताच देवाला नमस्कार केला. भटकत भटकत थेट लंका गांठली. माझी एक जुनी मैत्रीण बरोबर होती. शाळेपासूनची मैत्री. मग काय विचारतां, एकमेकीपासून झांकलेले असें कांहींच नाहीं. शिष्टपणाचे सोंग एक क्षणभरसुद्धां टिकणे शक्य नव्हते. शिवाय परका मुळूख, परकी भाषा, ना ओळख ना देख. दोघीनाहि जीव अगदीं खालीं पडल्यासारखा वाटला. ती पडली डॉक्टरीण. सदानृकदा तोच पेशा. स्वस्थपणे झोंपसुद्धां घेतां येत नाहीं या लोकांना. त्यांतून डॉक्टरणींना तर मुळींच नाहीं. कारण आम्हां बायकांची पोटे हटकून रात्रीच दुखायला लागायची आणि यांना विचाऱ्यांना रोजचीं जाग्रणे व्हायचीं. “शकू, अगदीं कुठे तरी लांब जाऊ. जिथे आपल्याला कोणी ओळखणार नाहीं आणि

भिलिणीचीं बोरे

‘डॉक्टर’ हें संबोधनहि कानीं येणार नाहीं अशा ठिकाणीं जाऊं.” मला तरी तेच पाहिजे होतें. म्हणून दक्षिणेत जायचे ठरविले. अगदी शाळेतल्या मुलीप्रमाणे वागून घेतले. हंसलों काय, भांडलों काय, एकमेकीच्या खोड्या काय काढल्या, लोकांच्या चेष्टा काय केल्या. खा खा खालें काय, भटक भटक भटकलों काय, पाण्यांत डुंब डुंबलों काय ! आमचे आम्हांलाच ठाऊक. केव्हां केव्हां लोक जरा टवकाऱ्हन पाहत. पण तिला कोणी ‘डॉक्टर’ म्हणून हटकीत नसे आणि “सुप्रसिद्ध बापाची हीच ती कुप्रसिद्ध मुलगी” म्हणून माझ्या पाठीमागं कोणी खाकरीतहि नसे. त्यांतून एखाद्या गंवीं राहण्याची अगदींच सोय होणार नाहीं अशी भीति वाटली की, मी पटकन् बापाचे नांव खिशांतून बाहेर काढीत असें. लगेच बडदास्त अशी उत्तम ठेवली जाई कीं, ‘वाटे, खरंच आपला बाप फार मोठा माणूस असला पाहिजे !’ त्रावणकोर व म्हैसूरमध्ये तर ही समजूत अगदीं वृढ झाली. राहायला पहिल्या प्रतीचे सरकारी बंगले, थाटाचे जेवण, हिंडायला भली थोरली सलून गाडी; आणि प्रेक्षणीय स्थळे दाखवायला कसलेला वाटाडथा ! या तीन महिन्यांत मीं इतकीं स्थळे पाहून घेतलीं कीं, नुसती यादी दिली तरी वाच्णारे कंटाळतील, मग वर्णन तर बाजूलाच राहिले. आणि हें सर्व फुकट बरें का ! अथवा बापाच्या पुण्याईवर म्हणा हवें तर. पण बापाची तरी कसली, माझीच पुण्याई म्हटली पाहिजे. कारण याच सुमारास आमचे आप्या स्वतःच बंगलोरला महिनाभर कांहीं कामाकरितां राहिले होते. पण त्यांनी शिवसमुद्र पाहिला नाहीं. वृदावनाला गेले नाहीत, गिरसप्पाचा धबधबा पाहिला नाहीं, कीं भद्रावतीला भेट दिली नाहीं. फार काय, खुद बंगलोरचीच ‘टाटा रिसर्चे इन्स्टिट्यूट’ सुद्धां पाहिली नाहीं. “कांहीं, कांहीं कसं पाहिलं नाहींत ?” असें विचारले तेज्ज्वां म्हणतात, “कसं जायचं कुठे ? ओळख नाहीं माझी कुणाची. उगीच कुठे जायचं ?” खरी गोष्ट आहे. गरीब विचारे ! कोण

ओळखणार कोंकणांतव्या या गरीब ब्राह्मणाला ? माझा बाप असेल सर्वोन्ना माहीत आणि मला असेल सगळीकडे मुक्तद्वार ! पण या भटजीबुवांना कोण ओळखणार आणि कोण काय दाखवणार ?

एकंदरीत मी परत आले तेव्हां बडिलांवर बेहद खूष होते. त्यांतून वाटेंतच त्यांना 'सर' ही पदवी मिळाल्याचें कळले होते. तेव्हां तर अगदी ठरवून टाकले कीं, आपण फार थोर पुरुषाच्या पोर्टी — 'पुरुषाच्या पोर्टी' म्हणतात का ?—जन्माला आलों आहेत. आतां तर बादशाही शिक्का मिळाला, मग काय पाहिजे ? "शाबास सर रघुनाथ" अशी सईच्या नांवाची तार ठोकली व कारवारला जायचा बेत रह करून सरळ पुण्याचा रस्ता धरला. पुण्यास आलों तर आप्पा होते तसेच दिसत होते. पोट, मिशा कांहीच वाढले नव्हते. टेबलावर पत्रांचा आणि तारांचा मात्र नेहमीपेक्षां मोठा ढीग पडला होता; आणि मान मोळून बिचारे उत्तरे लिहीत होते. संध्याकाळी एके ठिकाणीं सत्काराचें जेवायला जायचे होते. तर हे भटजीबुवा आपले 'बशींतून' गेले आणि भाड्याच्या टांग्यांतून खडखड करीत परत आले. मावतमुद्धां नाहीत भाड्याच्या टांग्यांत ! काय करावे यांना ! 'सर रघुनाथ' ज्ञाले तरीसुद्धां बशींतून जायचे आंणि टांग्यांतून यायचे म्हणजे काय हा दरिद्रीपणा ! आपल्या मोठेपणाची कांदीं तरी पर्वा केली पाहिजे कीं नाही ! नात्याची किंवा ओळखीची मंडळीहि माझ्या कानाशीं कुजबुजूं लागली, "आतां आप्पांना हें असं वागणं मुळींच शोभत नाहीं. शकू, तूं आतां त्यांना एक मोटार घ्यायला लाव." मलाहि कांहीं तरी केले पाहिजे असें वाटूं लागले. शिवाय मी दक्षिणेत जाण्यापूर्वीच आप्पांनीहि आपला दोन वर्षांचा जमाखर्च पडताळून पाहतां पाहतां एकदा मोटार घेण्याची गोष्ट काढली होती. पण त्या वेळीं मीच मोडता घातला होता. "पेट्रोल आतां दिवसेदिवस मिळेनासें होत आहे. आतां मोटार घेऊन काय रोज तिची पूजा करायची

भिलेणीची चोरे

आहे ? शिवाय मला मोटार मुळीच आवडत नाही. मळमळतं मला मोटारांत ! आणि इथल्या इथें पत्तेकुटींत जायला हवी कशाला मोटार ? ” आप्या तरी मोटारशिवाय कुठे एवढे सुकले होते ! असली ही श्रीमंती कल्पना त्यांच्या कोंकणी डोक्यांत डोकावली हेच महदाश्र्वय ! झालें. तो मोटारचा प्रश्न तितकाच राहिला. परंतु मी मात्र एवढे संधान बांधले कीं, दर महिन्याला स्वारीजवळ खर्चायला अधिक पैसे खचित शिळ्क राहत असले पाहिजेत. एरवीं का म्हातारपणी मोटारचे डोहाळे लागते ?

आप्या ‘सर’ झाल्यावर मला या प्रसंगाची आठवण झाली व डोक्यांत जोराने विचार सुरु झाले. आप्या महिना सव्वा महिन्याकरितां दिल्लीला जाणार होते. जातांना नेहमींप्रमाणे महिन्याची ठरीव रक्कम देऊन, ‘आणखी पैसे हवेत का ?’ म्हणून त्यांनी मला विचारले. खरे म्हणजे मी दक्षिणेत गेले, तेव्हां त्यांच्याकडूनच हजारबाराशे सृष्ये खर्चाला घेतले होते व ते दर महिन्याला हप्त्याहप्त्याने फेडीन असें वचन दिले होते. पैसे फेडायचे ते अर्थात् त्यांच्याच पैशांनी त्यांचेच पैसे फेडायचे. गुळाचाच गणपति आणि गुळाचाच नैवेद्य. परंतु आमची महिन्याची रिकामणीची मिळकत ठरलेली आहे. तेवढ्यांतच काय होतील ती सोंगे मला करतां येतात. प्रवासाकरितां जादा रक्कम मंजूर होत नाही. लोकांना आपले वाटतें कीं, एकुलती एक मुलगी आहे, बापाचा पैसा उडवीत असेल हवा तसा. अहो, ती उडवील पुष्कळ ! पण बाप उडवूं यायला हवाना ! तो कसला खंबीर, पैन्पैचा हिशेब ठेवतो. कधीं नाटक-सिनेमाला चला म्हूण आग्रह केला आणि चुकून स्वारी झालीच कधीं तयार, तर माझ्या तिकिटाचे पैसे तर नाहींच देत पण आपल्याहि तिकिटाचे पैसे मलाच यायला लावतात. नाहीं तर म्हणतात “ नेलंस कशाला मला ! ” फार कशाला ? एखाद दिवशी आपण होऊनच दारावर चार पैशांची करवंदे घेतली विकत तरीसुझां माझ्या मिळकतीतून ते पैसे कापून घेतात. खोटे-

बाटेल लोकांना, पण खरे आहे अगदीं. हजारों रुपयांवर लाथ मारून लोकहिताकरितां ते कर्गूसन कॉलेजमध्ये ७५ रुपयांवर वीस वर्षे नोकरी करतील. पण आपणच दारावर विकत घेतलेल्या चार पैशांच्या करवंदांचे पैसे माझ्यावर घरखर्चे म्हणून आकारतील. तेब्हां साहजिकच दिल्लीला जातांना आप्यांनी मला आणखी पैसे हवेत का, असें विचारले; तेब्हां मला अतिशय आश्र्वय वाटले. “तुला पैसे नकोच असतील? जातांना दिले होते त्यांतले आहेतचना बहुतेक शिळक?” असेंच कांदीतरी विचारतील अशी मला धागधूग वाटत होती. कारण शिळक नबहुतेच फारसे राहिलेले. आगगाडीच्या तिकिटाव्यतिरिक्त जरी बहुतेक प्रवास फुकटच झाला होता, तरी खरेदी केली होतीना पुष्कळ! जशी बडदास्त ठेवली होती लोकांनी त्या तोलाचीच आम्हीं ठिकठिकाणी खरेदीहि केली होती. कारण आम्हांला सगळीं सोंगे करतां येतात; वादशाही थाटहि दाखवतां येतो; शेतकऱ्याच्या झोंपडीतहि राहतां येते. गोल नेसून सिनेमानटीप्रमाणे मिरवतां येते, लुगां-चोळी नेसून कथापुराणालाहि जातां येते, समाजस्वास्थ्य वाचतां येते, वात्सीकिरामायणहि लावतां येते. असो.

मला आप्यांनी जातांना अधिक पैसे देऊ केले खरे, पण मला त्याचा फायदा घेववेना. थोडे-थोडेके नाहीं, चांगले हजार-बारांशे रुपये त्यांनी मला उसने दिले होते त्याची आठवण त्यांना दिल्यावांचून मला राहवेना. लहानपणापासून प्रामाणिकपणाचे वाळकळू पाजले असले म्हणजे अशी कुचंवणा होते. आपण होऊन धरीं चालत आलेल्या लक्ष्मीची ‘बाई, तू वाट चुकलीस’ असें सांगून बोलवण करण्याची पाळी येते. त्याप्रमाणेच मीं आप्यांनी दिलेल्या रकमेतलीच कांदीं रकम कर्जफेड म्हणून परत देऊ केली तों काय आश्र्वय! “ते पैसे नकोत आतां परत करायला” असे शब्द माझ्या कानीं आले. आप्यांना तापबीप तर नाहीना आला? मीं चटकन्

भिलिणीचीं बोरे

त्यांच्या पोटाला हात लावून पाहिला. नाहीं, ताप नाहीं. मग हे आहे तरी काय ? मलाच स्वप्र पडत असेल कदाचित् ! चिमटा घेऊन पाहिला. नाहीं, स्वप्रदि नाहीं ! मग सूर्य आज उगवला तरी कुठल्या दिशेला ! “ सर ” झाल्यावर आमचे आप्यासाहेब बदलले तर नाहींतना ! होय. असेंच असलें पाहिजे. नाहीं तर एवढ्या मोळ्या रकमेमर ते सहजासहजी पाणी कसे सोडते ? झाल्या गोष्टीचे मला राहून राहून आश्रय वाटे. घरांतल्या घरांत आप्या इतके उदार होऊं शकतात तर ! उसीचव भी त्यांना भटजी भटजी म्हणून इतके दिवस टोचीत आले. आतां फिरुन नाहीं असें करणार. त्यांनी आपल्याला इतका उदारपणा दाखवला, तर आपणहि आतां आपली कृत-ज्ञाताबुद्धि व्यक्त केली पाहिजे.

काय करावें बरे ? कांहीं तरी विशेष केले पाहिजे. पुढल्याच महिन्यांत त्यांचा वाढदिवस आहे. त्याच निमितानें आपण त्यांना चकित करून सोडावें. काय देतां येईल त्यांना ! घब्बाळ ? छे : ! आहेत त्यांच्याजवळ. सोन्याच्या गुंडधा ? नाहीं. त्यांना तसला नखरा मुळीच आवडत नाहीं. पुस्तके ? नको. आपण होऊनच सदानकदा घेत असतात ते खंडीभर. मग काय यावें बुवा ? किती कठिण असतें पुरुषांना बक्षिस देणे ! हेच आमचे वायकांचे पाहा ! कधीं लागेल का डोके खाजवावें आम्हांला काय यावें म्हणून. जी गोष्ट बाजारांत दिसेल ती आम्हांला हवीच असते. कवडोची असो, नाहीं तर हजारांची असो. पण आतां या सरसाहेबांना यावें तरी काय ?

काय कमी आहे यांना ? अरे हो ! मोठेंग कमी आहे कीं ! वाहन कमी आहेना सरसाहेबांना ! इतका कसा वेळ लागला हें सुचायला ? तरी बरे, सगळीजणे “ आप्यांना मोटार ध्यायला लाव ” म्हणून मला सारखी पढवीत.

असतात. पण आपण मोटार मात्र नाही घेणार. कसले भिकार वाहन तें ! उघड्या मोटारीतून जावें तर वारा लागतो. बंद मोटारीत जावें तर मळमळते. शिवाय मोटारीत ऐश्वर्य नाही की सुख नाही. राजे-राजवाडे सुद्धां खास दरबारच्या प्रसंगी मोटारीतून मिरवतात का कधीं ? सुंदर घोड्याची गाडीच काढतात बाहेर ! आपणहि घोड्याचीच गोडी ठेवणार. टुकुक्क, टुकुक्क करीत ऐटीत घोडा उडवीत जाणार. घोड्यासारखें उमदें जनावर नाही दुनियेंत. वस्स ठरले. गाडीच्या तयारीला लागायचे.

खरेच आमची जुनी गाडी होती कीं, आज सतरा वर्षांनी तिची आठवण झाली ! खरें प्रेम असेंच असतें. घड्यालाप्रमाणे दर क्षणागणिक जप नाही करीत बसत. योग्य वेळ आल्यावरच तें जागृत होतें ! आजीजवळ त्या गाडीची चौकशी केली. “ पाठीमागल्या तबेल्यांत तें धूड पडले असेल कुठे तरी ” अशी माहिती मिळाली. धावत धावत तबेल्याजवळ गेले, तर कुलूप. लगेच किली पाहिजे म्हणून हाकाटी केली. पण किली लवकर सांपडली तर ती आजी कसची ? मी जों जों जास्त घाई करू लागले तों तों किली जास्तच हरवूं लागली. अधर्या-पाऊण तासाने सांपडली एकदाची. तबेला उघडून आंत गेले तों च्हांकडे कोळिष्टकांच्या तोरणांनी गाडी अगदी महान गेली होती. शिवाय धुळीनेहि आपला हात सगळीकडे फिरविला होता. अशा स्थितीत गाडीचे दर्शन होणार तरी कसें ? गड्याला गाडी साफसूफ करायला सांगितली. पाहतें तों गाडीच्या सांगाड्याखेरीज जवळ जवळ कांहींच शिल्क नव्हतें. कसें राहणार ? सतरा वर्षांत जर कोणी तिच्याकडे दुंकूनसुद्धां पाहिले नाहीं, तर तिनें विचारीनें तरी काय करावें ? आतां ही गाडी नीट करण्यांत कांहीं कायदा आहे का ? कोणाला विचारावें ? नात्या-पैकी कोणाला सांगायचे नव्हतें. कारण हें होतें आमचे गुपित. तेव्हां आतां कोण आपल्याला सरळ मार्ग दाखवील ? हं ! आमचे डॉक्टर ! त्यांनीच

भिलिणीचीं बोरे

मला एकदां “तुम्ही घोडयाची गाडी कां ठेवीत नाहीं” असें विचारले होते ! तेव्हां आतां त्यांच्याच बोकांडीं बसायचे !

अव्यां तासांत दवाखान्यांत येऊन ठेपले. दारांत एक गृहस्थ भेटले “कां, कोण आजारी आहे ?” म्हणून त्यांनी पृच्छा केली. “गाडी आजारी आहे” असें उत्तर पटकन् तोऱ्हून निसटले. “गाडीचे औषधाहि इथेच मिळते का ?” असा उलट प्रश्न येतांच ‘हो’ म्हणून वर्तमानपत्रांत ढोके खुपसले. कारण गाडीचे गुपित फोडायचे नव्हते. तेव्हां आपले गप्पच बसलेले बरे. कारण मी एकदां का बडबडायला लागले कीं, पोटांत कांहीच राहायचे नाहीं. हे आमचे आम्हांला माहीत. डॉक्टरांना फुरसत मिळाल्यावर माझी योजना त्यांच्यापुढे मांडली. माझ्यापेक्षां त्यांनाच अधिक आनंद ज्ञाल्यासारखा दिसला. जणुं काय त्यांनाच मी गाडी बक्षिस देणार होते. “ठीक आहे. गाडी पाहायला माणूस पाठवतो” असें आश्वासन मिळाल्यावर मी तेथून निघाले. व दोनतीन कामे उरकून मामीकडे जेवून धरी येते तों गाडीचा एक कारखानदार धरीं येऊन ठेपलेला. आमचेच डॉक्टर आहेत ते. एकदां एक काम करतों म्हणाले कीं, मग त्याला उशीर नाहीं लागायचा. जेवण तरी जेवले कीं नाहीं बिचारे कोणास ठाऊक. कारखानदाराला गाडी दाखविली. मागूनपुढून खालूनवरून गाडी त्याने नीट न्याहाळली.

“बरींच वर्षे गाडी बाहेर नाहीं काढलेली दिसत” तो म्हणाला.

“नाहीना; सतरा वर्षे बसून आहे विचारी.”

“गाडी पण गाडी आहे बाईसाहेब. असा उत्तम माल आतां पैसे टाकून पर मिळायचा नाहीं.”

हा माणूस माझी चेष्टा तर करीत नाहीना ! कोण भूत दिसत आहे त्या गाडीचे आणि हा म्हणतो उत्तम माल आहे.

“ वाईं, तांबडं घोडं होतं आपलं, नव्ह का ? ”

घोडीं बहुधा तांबडींच असतात. दिले असेल ठोकून झाले, असा विचार करीत मी म्हणाले,

“ हो हो, तांबडंच होतं, मस्ती करीत असे भारी. ”

“ अगदीं बराबर, एकदा तर रिकामी गाडी घेऊनच पळालं होतं, नाहीं, वाईसाहेब ? ”

“ अरे वा ! तुम्हांला तर सगळी माहिती दिसते. ”

“ गाडी आमच्याच कारखान्यांत नमे का नीट करायला येत ? तवा न्हान् व्हतां तुमी, या धाकल्या वाईएवट्या. ”

असें म्हणून त्यांने सईकडे प्रेमानें पाहिले.

“ मग ही गाडी तुम्हांला माहीत आहे तर ? ”

“ हें काय सांगायला पाहिजे, ताईसाहेब ? ”

वाईसाहेबांच्या ताईसाहेब झाल्या हें पाहून जरा गंमत वाटते, तोंच आमचा जुना कारखानदार पुढे म्हणतो,

“ पोटच्या पोरावानी या गाडीचे कष्ट काढले आहेत. आतां नाही दिसायचा असा माल. होतच नाहीं तर दिसेल कुटून ? ”

“ मग ही गाडी दुरुस्त होईल म्हणतां ? ” मीं विचारले.

“ अनु ती कां नाहीं होणार ? अगदीं कष्ट क्णास होईल पगा, नवी का जुनी कळणार पर नाहीं कुणाला. ”

“ काय खर्च येईल सगळं करायला ? ”

“ सगळं नवं धातलं पाहिजे, ताईसाहेब. टप सगळा कामांतून गेलाय. गाया पार खराब झाल्यात. ”

“ तें तर दिसतंच आहे. मग काय पडेल सगळं करायला ? ”

“ धांवा नवीन धालायला हत्यात. एक पोळ पर खाल्ला आहे कसरीनं. ”

भिलिणीची बोरं

“तें सगळं तुमचं तुम्ही बधा. एकंदर काय खर्च येईल तेवढं सांगा म्हणजे झालं.”

नकी आंकडा सांगायला तो काचकूच करीत होता. पण मीं सारखा लकडा लावला, तेव्हां सांगितलान् एकदाचा.

वासवीस तर मला करतांच येत नाहीं. त्यांतुन माझ्या गुडध्याला बांधले होतें बांशिंग. तेव्हां जेमतेम “डॉक्टर सांगतील ती गळम देईन” असें सांगून गाडी नव्या सारखी दिसली पाहिजे असें बजावले.

“त्याची नको काळजी. नव्यापेक्षां सुंदर होईल बगा. पण ताईसाहेब, घोडा आहे का घेतलेला ?” त्यांने विचारिले.

“नाहीं. तुम्ही पाहून ठेवा एखादा. पांढरा पाहिजे बरं का; नाहीं तर एकदम काळा” मीं उत्तर केले.

“बाई गाडीला रंग कसला यायचा ?”

“बरी आठवण केलीत. काळा रंग यायचा अगदीं काळाकुळीत, व कडेला सोनेरी रेघ पाहिजे. पाठीमागें तुम्हांला एक छाप देईन तो सोनेरी छापांत छापला पाहिजे, समजलं ? सगळं अगदीं उत्तम झालं पाहिजे बरं का.”

“तें मात्र अगदीं नकी.”

असें म्हणत तो गाडी तर घेऊन गेला, व माझ्या डोक्यांत विचार मुरु झाले.

आतां लवकरच आपल्या मालकीच्या बगींतून हिंडतां येईल. मुंबईच्या भाऊच्या बगीवर तहान नको भागवायला. गाडी नीट करून आली की घोडा पाहायला लागायचें. देवानें दुनियेत दोनच देखणे प्राणी निर्माण केले आहेत. पहिले मांजर व दुसरा घोडा. मांजरै तर आहेतच हवीं तितकीं, आतां घोडा येणार. मला लहानपणापासून घोड्याचें प्रेम फार. पुण्याचे

टांगेवालेसुद्धां सांगतील. “ ती बया भाब्याची किरकीर नाहीं करायची. दोन आणे जास्त देईल, पर घोब्याला उलीसा पर चाबूक नाहीं लावूं यायची. ” म्हणूनच कित्येक टांगेवाले माझी गिन्हाहीसुद्धां नाकारतात. “ बारे, तुमच्या मनास नाहीं यायचं आमचं जनावर. तुमी पगा दुसरा टांगा. ” बाकी घोडे चाबकाशिवाय चालेल कीं नाहीं हें त्याच्याच पृष्ठभागाकडे पाहिले कीं ताबडतोव समजतें. दुंगण वाटोळे असेल तर घोडे मारखाऊ नसतें हा माझा सिद्धांत, व त्यावरहुक्रम घोडे पाहूनच मी नेहमीं टांग्यांत पाय ठेवतें.

एकदां माझी अशी सोळा आणे फजिती झाली कीं कांहीं विचारू नका. मला एका ठिकाणी बारशाळा जायचे होतें. म्हणून रविवारांत जाऊन चांदीचा खुळखुळा घेतला, गजानन स्टोअर्समध्ये बनारसी खण घेतला, व सेवासदनमध्ये लोकरीचा सुंदर वाळंतविडा घेतला. हें सगळे होतां होतां उशीर झाला म्हणून टांगा करायचे ठरविले. मनांत विचार येतो तोंच एक टांगा येऊन थांबला. घोडे सुंदर व वाटोळे होतें. पाठीवर तीन धंटा होत्या. कानांवर फुले होतीं. डोक्यावर पिसांचा तुरा होता. गळ्यांत मण्यांच्या माळा होत्या. मी अगदीं खूप झाले. टांगेवाला बराच हौशी दिसतो बरें का, असें म्हणत मीं टांग्यांत पाय ठेविला. तितक्यांत माझा मामा येतांना दिसला. त्यालाहि जिमखान्याकडे जायचे होतें. तेव्हां त्यालाहि बसवून घेतला व टांगा पुढे चालूं लागला. पुढे कसला, मारेंच चालू झाला म्हणाना. घोडे पुढे जाईचना. मारें सरकूं लागले. चार शिव्या हासहून टांगेवाल्याने बदाबदा चाबूक हाणले तेव्हां कोठे रडत-खडत घोडोजीराव चालूं लागले. चाबकाचा प्रयोग सारखा चालूच होता, व मी “ मारूं नको, मारूं नको ” म्हणून सारखी ओरडतच होतें. तो माझ्या ओरडण्याकडे अगदींच लक्ष देत नाहीं असें पाहून मीं त्याच्या हातांतला चाबूक हिसकावून घेतला. घोडोबा अधिकच हव्ह चालूं लागले. मामाला

भिण्ठिणीचीं बोरें

जिमखान्यांत त्याच्या घरीं सोडला, व मी एकदाची घरीं आले. सहा आणि त्याच्या हातावर ठेवूं लागले. ही लढाईपूर्वीची गोष्ट वरें का. त्या वेळी खरे म्हणजे सेवासदनापासून घरीं यायला आप्या चारच आणे देत असत, पण मी पडले बडे बापकी बेटी ! म्हणून मी सहा आणे दंडुं केले. पण टांगेवाला लागला तकार करायला.

“ दोन भाडीं केली आणि एवढ्या पैशांत कसं भागेल ? ”

“ दोन भाडीं ? दोन भाडीं कुणाचीं ”

“ त्या साहेबांना जिमखान्यांत नाहीं का सोडलं ? ”

“ वा रे वा. जिमखान्यांत सोडलं म्हणे ! पव्वास पावलांचा तरी वळसा पडला का तुझ्या घोडयाला ? दोन भाडीं म्हणतोस तो ? आणि घोडं तरी कसलं रुबाई आहे. दिले हेच जास्त समज. ”

“ मग पहिल्यानंच असं कां नाहीं सांगितलं ? मी भाडंच घेतलं नसतं, तुमचं. म्होटं गिन्हाईक वाटलं म्हणून सौदा नाहीं क्येला. पगावं तर असलं फुकट गिन्हाईक. ” तो जरा जास्त उर्मटपणे बोलूं लागला.

“ ह. तोंड आंवर. चल घे हे पैसे अन् चालूं लाग मुकाटयानं. ”

“ काय जाळायचं हाय त्या पैशांना. ”

तो मोठमोठ्यानें भांडूं लागला. भोवताली राहणारी मंडळी आपापल्या खिडक्या-दारांतून गोळा होऊं लागली.

“ ओरड वाटेल तितका. तुला काय वाटलं, रस्त्यावर गईं जमली म्हणजे मी मऊ येहेन होय ? बोल, घेतोस कीं नाहीं पैसे ? ”

“ काय भीक लागलीय ते पैसे ध्यायला ! ”

“ ढाक आहे, तुला एवढी मिजास आली असेल तर नको घेऊंस. ” असें म्हणत मीहि ते पैसे पिशवींत टाकले, खालीं उतरलें नि चालूं लागले.

“ तुम्ही परत येईस्तोपर मी हितंच बसून राहीन.”

“ वाट बघ मी येते परत ! आतां हे सहा आणे मुद्दां खटला करून वसूल करावे लागतील, समजलास ? ”

असा जोरांत दम भरून मागच्या दारानें मी घरांत आले, व हळूच पुढच्या दारी जाऊन तो गेला की नाहीं तें पाहूं लागले. पण मेल्यानें पुढल्या दाराची धंटा वाजविली कीं ! आणि म्हणाला,

“ बाई, पैसे टाका भाड्याचे.”

“ आतां भाड्याचे वैसे तर नाहींतच, पण तुझा नंबर ठेवते टिपून आणि करते तकार पोलिसांत.” असें म्हणून टांग्याचा नंबर पाहून घेतला.

तोहि कांहीं कमी नव्हता. तो लगेच म्हणतो,

“ अन् तुमचं पर नांव सांगा कीं.”

मीं माझें नांव सांगितलें व त्याचें नांव विचारले तेव्हां तो आपला बिल्ला पुढे करून म्हणाला,

“ वाचा कीं नांव. येतं का नाहीं वाचतां ? ”

“ नाहीं, शिकायला येणार आहे तुझ्याकडे. नुसता नंबर लिहिला आहे या बिलधावर. आंकडे आणि अक्षरं यांतला फरक तरी कळतो का तुला. चल सांग आतां आपलं नांव.”

“ माझं नांव कशाला ? मालकाचं सांगितों माझ्या ? ”

“ सांग, मालकाचं सांग म्हणजे सांगते जाऊन त्याला तुझा डांबिसपणा.”

त्यानें एक कानडी नांव सांगितलें व पुष्कळ बडबड करीत निघून गेला. मीं वर येऊन तें नांव वं तो नंबर टिपून ठेवला. अशी चीड आली होती !

कांहीं वेळानें आप्या घरीं आले. त्यांना सगळी हकीकत सांगितली व आतां काय होईल असें विचारले. “ कांहीं होणार नाहीं. मालक आला

भिलिणीचीं बोरें

तर सहा आणे देऊन टाक” असें त्यांनी सांगितले. त्या दिवशीं मालक आला नाहीं, दुसऱ्या दिवशीं पण आला नाहीं. मला माझी शाबास वाटत होती. काय मेला उर्मट तरी ! त्याला वाटले, बाई-माणूस आहे, केळा जरा गोंगाट की, सोडील मूठ सैल. बस म्हणावें आतां हरि हरि करीत. तेवढ्या दीड दिवसांत दहा माणसांजवळ तरी मीं माझे कौतुक केले असेल. तिसऱ्या दिवशीं बारशाला जायचे होते. मला बाळंतविड्याची आठवण झाली. पेटीत पाहिला तेथें नव्हता. कपाटांत पाहिला तेथेहि नव्हता. कुठे बरे ठेवला घरी आल्यावर ? पण घरांत आणलाच कधी ? हरि विडल ! टांग्यांतच राहिला कीं तो ! वा ! छान ! ! आमचीच झाली म्हणावयाची. त्याचा नांव नंबर होता टिपलेला. पण आतां नको रे बाबा त्याच्याकडे जायला. आणखी आमचीच शोभा व्हायची. सहा आणे मिळविले म्हणून दीड दिवस नाचले. आतां बाळंतविड्याचे नऊ दहा रुपये गेले म्हणून जन्मभर रडत बसेन. दुसरा बाळंतविडा ध्यायलाहि वेळ नव्हता. शिवाय फिरुन टांग्यांत विसरले तर काय ध्या. तेव्हां बाळाच्या हातांत एक नोट ठेवली आणि बसले मूग गिळून. पैसे गेल्याचे दुःख फार नाहीं, पण माझी काय किंमत केली असेल त्या टांगेवाल्याने ?

पुष्कळ टांगेवाले माझे मित्र असले तरी एकंदरीत अनोळखी टांगेवाल्यांच्या व माझ्या झटापटी नेहमींच होत असतात. आणि प्रत्येक वेळी मीच हरते असे मात्र नाही. एकदां सकाळी माझ्या येथें श्री. गजाननबोवांचे गाणे होते. गाणे उत्तम झाले व साडेबाराच्या सुमारास श्री. मिराशीबोवांना गाण्याचा आग्रह करण्यांत आला. दोन्ही गवई फारच सज्जन. नाहीं तर अशा वेळी मानापमानाचा ऊत यावयाचा. दोघांनी बरोबर गावें अशी सर्वांची इच्छा होती, आणि दोन्ही गवई-सज्जनांनी ती पुरी करण्याचे मनावर घेतले. गाणे असे रंगले की, श्रोतृसमाज भूकतहान खरोखरच विसरून गेला. कारण

दुपारचे बारा केळ्हांच वाजून गेले होते. गाणे कसले तें ! नुसती झुंजच लागली होती दोघांची. दोन केळ्हां वाजले तें समजले सुद्धां नाहीं. श्री. र. धो. कर्वे या गाण्याकरितां मुद्दाम सुबईदून आले होते. त्यांना साडेतीनच्या गाडीने परत जायचे होतें. गाणे संपत्त्यावर दोन घांस त्यांच्या धशाखाली जेमतेम उतरविले व टांगा आणावयास गणपतला सायकलवरून पाठवला. पुण्याच्या स्टेशनकरतां ठरवून आण असेंहि बजावले. आम्ही सामान घेऊन फाटकाशीच उभे राहिलो. थोड्या वेळाने गणपत सायकलवरून आला व टांगा बराच मागून रडतखडत येत होता. रुपया ठरवल्याचे सांगून गणपत खाली उतरला तों तो टांगा वाटेंतच थांबला व एका तिन्हाईत इसमाला घेऊन परत फिरला. आम्ही “टांगा, टांगा” म्हणून ओरडतच होतों तरी तो परत फिरेना.

इथे कांही तरी दगा आहे असें ताढून मी टांग्यामागें धूम टोकली. टांगा सुमारे पांचवर्षे फुटांवर होता. तरीपण पळत जाऊन चालू टांग्याला गांठें जरा कठिणच समजले पाहिजे. पण घोडोबाचा दम होता शिळा, आणि आमचा होता ताजा. शिवाय त्या वेळी आमचे डॉक्टरमहाशय आमच्या एका तकारीवर औषध म्हणून आम्हांला रोज सकाळीं धांवायला लावीत असत. तें औषध आतां उपयोगी पडलें आणि एका दमांत आम्ही टांगा तर गांठला. पण तो काय तोंडच्या शब्दाने थांबणार होता थोडाच. अशा वेळी हाताची करामत पाहिजे होती. मी जरा जास्त जोराने धांवून घोड्यासमोर जाऊन उभी राहिले व त्याची कांटेसुतळ धरली हाती. कांटेसुतळ धरली कीं घोडा आपल्या ताब्यांत येतो हें मला माहीत होतें. झाले. टांगेवाल्याची व माझी बाचाबाची सुह झाली.

“ बाई घोडं सोडा. ”

भिलिणीचीं बोरे

“ आतां घोडं सोडतें बघ. माझ्या माणसानें तुला ठरवून आणला आणि तूं चाललास कोठे ? ”

मी घोडं वळवूं लागले.

“ बाई, टांगा मोडल, सोडा घोडं.”

“ मोडेल तर छान होईल, तुला चांगली अद्दल घडेल. एक गिन्हाईक ठरवलं असतां वाटेंतच दुसरे घेतोस काय ? ”

“ मोळ्या स्टेशनवर आज टांगा नाहीं जायचा, तावूत आहेत आज.”

“ तावूत आहेत संध्याकाळीं चारच्या पुढे. आणि तुला आतां कळले का तावूत आहेत तें ? रुपायाचे भाडे ठरवलेस तेव्हां काय झोपला होतास ? ”

“ रुपयांत मोळ्या स्टेशनवर कोण जाईल ? शिवाजीनगरचा ठरला होता रुपया.”

“ म्हणून टांगा फिरवून दुसरंच गिन्हाईक घेऊन चालला होतास होय ? ”

आमचा हा प्रेम-संवाद ऐकून त्याचें नवे गिन्हाईक आपली पेटी घेऊन खालीं उतरले. नेहमीप्रमाणे शेजारची मंडळी गंमत पाहत घराबाहेर उभी होती. घोड्याचे मुस्कट धरून मी जबरदस्तीनें त्याला वळवीत होतें.

“ शिवाजीनगरचा रुपया घेईन ” टांगेवाला म्हणाला.

“ माझ्या माणसानें पुण्याच्या स्टेशनचा रुपया ठरवला आहे.”

“ विचारून या त्याला.”

“ तर तर. म्हणजे मी त्याला विचारून येईपर्यंत तूं पसार व्हावास. काय बोळ्यानें दूध पितें असं वाठलं होय तुला ? तूंच चल आतां तिकडे.”

“ चला तर मग. गिन्हाईक काय वडावरून उतरले आहे का पिंपळावरून.”

असें पुटपुटत त्यानें मी टांग्यांत बसायच्या आधींच घोडा जोरानें पुढे

काढला. पण मी काय कमी होते ! लगेच धांव मारून पटकन् त्या चालत्या टांग्यांत मी चढलेसुद्धां. टांगा दाराशी थांबतांच गणपतनें मोळ्या स्टेशनचाच रुपया ठरवत्याचें फिरून एकवार सांगितले.

“ मोळ्या स्टेशनचा न्हाई. शिवाजीनगरचा रुपया सांगितला मी. खोटं बोलतोस तू. ”

लगेच आमची स्वारी आमच्या गडथाच्या संरक्षणार्थ धांवून आली.

“ आपल्यावरून जगाची परीक्षा करू नकोस. माझा गडी खोटं बोलत नाही कधी. पांच वर्ष आहे तो माझ्याकडे. ”

“ बरं, बसा आतां बेगिन्. माझा आणखी वेळ नका दवडूं फुकट ” तो म्हणाला.

“ तुझा वेळ ना ? नाहीं आतां फुकट दवडीत. बरं किती वाजले रे गणपत ? ”

डोक्यांत एकदम एक कल्पना येऊन मीं विचारले. तीन वाजले असें कळतांच गणपतला कव्याची पेटी डोक्यावर घ्यायला सांगितली व म्हणाले,

“ तीनच वाजलेना ? गाडी शिवाजीनगरला ३-४० वाजतां येते. चला आपण चालतच जाऊ, म्हणजे या टांगेवाल्याचा वेळ नको फुकट दवडायला. ” असें म्हणून आम्ही तिंदें चालूं लागलों.

“ बाई टांगा ठरवला त्याचें काय ? ” त्यानें जरा चकित होऊन विचारले.

“ त्याचं काय असायचं ? वाटेत दुसरे गिन्हाईक घेऊन पकून जात होतास तेव्हां कुठें नाहीं हा विचार आला तुझ्या डोक्यांत ? जा आतां. तें गिन्हाईक तर गेलंच तुझ्या, आतां हेंहि चालल. तूं एक हलकट तर मी दहा हलकट. समजलास. जा आतां कर माझ्या पंचवीस पिंदथांचा उद्धार, ” असें म्हणून आम्ही तिंदें शिवाजीनगरला चालतच गेलें.

मिलिणीची बोरे

गाडी नीट करायला टाकून पंधरा दिवस ज्ञाले, तिचा कायाकल्प कोठवर आला आहे तें पाहण्यासाठी एक दिवस मी कारखान्यांत गेले, तर गाडीला कोणी हातसुद्धां लावला नव्हता. नीट करायला म्हणून जें खोके घरांतून नेले होतें तें जसेंच्या तसेंच अजूनपर्यंत पडून होतें. कपाळाला थोड्याशा आव्या धालूनच मीं कारखानदारकडे पाहिले; तर कालच सुताराचा एकुलता एक मुलगा मेल्याचे वर्तमान मला त्याने अगदी ढोळ्यांत पाणी आणून सांगितले. तें सर्व मला थोतांडच वाटतच होतें, पण उलटपक्षी असें वारें कीं, कादंबन्या बोलपटांतून तेवढे, गरिबावर ओढवलेले असले प्रसंग आपण ढोळ्यांत पाणी आणून पहातों व त्यांवर थोतांड हा शिक्का मारणाऱ्या धनिक लोकांचा द्रेष करितों, तेब्हां आतां प्रत्यक्षच वेळ येऊन ठेपल्यावर एकदम हें वर्तमान खोरें तरी कसें ठरवावें ? गरिबांना सुद्धां एकुलता एक मुलगा असणे अशक्य नाहीं, आणि तो मरणेहि अशक्य नाहीं. जाऊ दे, आपण आपले माधारीच जावें हें उत्तम ! ही नसती भवति न भवति हवी कशाला ?

फिरुन आठ दिवसांनी कारखान्यावर केरी मारली; तरीहि गाडी आपली होती तिथेंच. आतां मात्र मी रागावले. “ आज कोण मेलं सुताराचे ? ” असें मीं विचारतांच, “ बाई, त्याच दुखण्याने आज बायको गमावली त्याची ” असें उत्तर आले. वा ! हें फार ज्ञाले. आतां बोलपट-कादंबन्यांना मनांत थारा देऊन उपयोगी नाहीं. सत्य-सृष्टीत कुठें घडतें का असें ? परवा म्हणे एकुलता एक मुलगा मेला. आज बायको मेली. उद्यां तो मरेल ! संकटांची परंपरा वाढ्यसृष्टीत ठीक आहे. पण खरोखरीच जर अशा गोषी घडूं लागल्या तर माझी गाडी नीट तरी कशी व्हायची ? परवा मी आपली गप्प बसले तर हा माणूस फारच बाता मारायला लागला. “ तें कांहीं नाहीं, आठ दिवसांनी जर गाडी अशीच दिसली तर मी दुसरा कारखानदार पाहीन ” असें बजावून मी गेले.

चारच दिवसांनी कारखानदार पैसे मागायला आला. “गाडी झाली इतक्यांत नीट ?” मीं टाळ्या पिटीत विचारले. “छे छे बाई ? इतक्यांत कशी होईल नीट ?” त्याने हंसू दाबीत उत्तर दिले. “मग पैसे कशाला हवेत !” मला साहजिकच प्रश्न पडला. माल घेऊन पैसे यावयाचे एवढेंच आम्हांला माहीत. “बाई गाडी करायला घेतली आतां. नवं लाकूड हवं. चामडं पर लागेल थोडंकार. लोखंडहि पाहिजे. पैशाशिवाय कसं जमायचं सारं ?” त्याने मला समजावून सांगितले, व मीं “किती पाहिजेत ?” असें विचारले. सरल आंकडा सांगायचा त्याचा स्वभावच नव्हताः तो बसला प्रत्येक गोषीचा हिशेब करीत. मला पाहिजे रोखठोक उत्तर. शेवटी एकदं त्याने “सध्या दीडशें तरी या,” असें म्हटले. आप्या नसतांना एवढे पैसे घरांत कुठले असायला ? शिवाय त्याला एकदम पैसे देणे बरोबर आहे का असा विचार मनांत येऊन डॉक्टरांची आठवण झाली व दुसऱ्या दिवशी त्याला त्यांची चिढी घेऊन यायला सांगितले. माझ्या सावधगिरीची मलाच शाबास वाटली. नाहीं तर आम्ही आपल्या पटकन् पैसे देऊन बसायच्या. आतां आपण संध्याकाळी दवाखान्यावर जाऊन डॉक्टरांना विचारून ते सांगतील तसें करावें असा विचार केला. पण दुसरा दिवस तो उजाहू देतो कशाला ? लगेच दोन तासांत तो डॉक्टरांची चिढी घेऊन आला सुद्धां. पैसे घेण्याच्या वेळी या लोकांच्या घरीं सर्व मंडळी कशी सुखरूप असतात. मग मुलगा मरत नाहीं, बायको आजारी पडत नाहीं, कांही नाहीं. डॉक्टरांनी शंभर रुपये यायला सांगितले होते ते बँकेतून आणून त्याला दिले व पावती लिहून घेतली.

पैसे नेले आहेत तेन्हां गाडी आतां लवकरच हातीं येईल अशी मनाची गोड समजूत करून घेतली व गाडीतून मिरवण्याचीं मनोराज्ये करीत बसले. आतां पंधरा दिवसांनी आप्या येतील. आपण गाडी घेऊनच त्यांना स्टेशन-

भिलिणीची बोरे

वर आणायला जाऊ. त्यांना किती आनंद वाटेल. ते आपल्याला कशी शाबासकी देतील. आपण ऐट्रिंत घरी येऊ. सई वर गाडीवानाजवळ बसेल. आप्पा व मी मार्गे बसू. एक ना दोन, हजार मुखस्वरमें पाहून घेतली. पण आप्पा आपले कांहीं न सांगतां-सवरतां दहा दिवस आधीच उगवले. काय करावें यांना? अरसिकपणा जसा या परांजप्यांच्या पांचवीला पुजला आहे, असें पुटपुट भीं त्यांचे सामान उतरवून घेतले. दुसऱ्या दिवशीं सकाळी आप्पा व मी बागेंत फिरत असतां कारखानदार नेमका उगवला. आतांच फावले मेल्याला यायला. मी त्याला हळूच मागल्या दारीं घेऊन जाणार होतें, पण जायच्या आधीच तो म्हणाला,

“ गाडी सगळी उत्तरली आहे आतां. एकदां बघून जा.”

आपांचे कान कांहीं बंद नव्हते.

“ गाडी, कसली ग गाडी? कुणाची गाडी? कुठली ग गाडी?”

आपांच्या प्रश्नांची सरबती सुरु झाली. सगळे पुराण समजेपर्यंत का आतां ते मला चैन पडू देणार आहेत! आणि मी मारे ‘गुपित गुपित’ म्हणून सर्व कारभार अगदीं चुपचाप चालवीत होतें. संध्याकाळीं येतें असें सांगून कारखानदाराला वाटेला लावला व आपांकडे वक्कन मी म्हणाले,

“ तुम्हांला मी इतक्यांत सांगणार नव्हतें आप्पा, सगळे झाल्यावर चकित करून सोडणार होतें. मीं आपली जुनी गाडी नीट करायला टाकली आहे.”

“ ती कशाला? ” आपणा क्रपाळाला आव्या घालीत म्हणाले.

“ आपल्याला, घरी कामाला. पूर्वी होती तशी.”

“ पैसे कुटून आणणार हीं सगळीं सोर्गे करायला? ”

“ गाडी नीट करायचे व घोडथाचे पैसे मी देईन.”

“ आणि दर महिन्याचा खर्च कोण देणार? ”

“ तुम्ही. ”

“ छट, पैसे नाहींत माझ्याजवळ. ”

“ पण मार्गे तुम्हीं मोटार ध्यायची गोष्ट काढली होती. घोडागाडीला किंती तरी कमी पैसे लागतील. ”

“ वा ! म्हणून काय झालं ? विचारलं कां नाहींस मला आधीं ! ”

आतां काय सांगू यांना कपाळ ! कसलीहि कुणकूण लागू न देतां हल्दूच प्रेमाची भेट देण्यांत जें काव्य असतें तें आतां यांना कसें समजावून सांगू ?

“ केव्हां टाकलीस गाडी नीट करायला ! ” तपकिरीची चिमूट नाकांत कोंचीत त्यांनी विचारले.

“ तुम्ही दिल्लीला गेल्याच्या चौथे दिवशी. ”

“ काय खर्चे येणार आहे ? ”

“ तें ठरलं नाहीं अजून नक्की. ”

“ म्हणजे अगदींच गाढव आहेस तू. ”

“ हो, आहेना. ” गाढवच नाहीं तर काय ? असल्या रुक्त माणसाला बक्षीस देऊन चक्रित करूं पाहणे म्हणजे गाढवपणाच नाहीं का ? बक्षीस यांच्यापुढे ऋणावें तर “ वा ! काय सुंदर आहे ! ” असें म्हणण्याएवजी ते नेमकी किंमत विचारणार.

“ कांहीं खर्चे आला तरी तो मी देइन. ”

“ पण हवी आहे कशाला गाडी ? ”

“ कशाला म्हणजे, तुम्हांला यायला-जायला. बशी-टांगयांतून जाण आतां शोभत नाहीं तुम्हांला. मोटार नाहीं तर निदान घोडागाडी तरी ठेवलीच पाहिजे तुम्हीं. ”

“ माझ्याजवळ पैसे नाहींत असले श्रीमंती चोचले करायला. ”

“ पैसे नाहींत ! पैसे नाहींत ! जन्मभर ऐकतें आहें हें रडगाणे. कॉलेज-

भिलिणीचीं बोरे

मध्ये होतां तेव्हांहि पैसे नाहीत. दिवाण झाला तरी पैसे नाहीत. खिंडिया कौन्सिलचे मेंबर होऊन विलायतला गेला तरी पैसे नाहीत. लखनौला कुल-युरु होता तरी पैसे नाहीत. नुसते भटजी आहांत तुम्ही. लोकांच्या मोटारी-तून फुट तेवढं जायला हवं तुम्हांला. स्वतः खर्च करायला नको, नाहींतर काय? लोक हंसतात तुम्हांला तुमच्या पाठीमागें.”

“ हंसू देत, मला चालतं.”

“ पण मला नाहीना चालत. मी टेवणार गाडी.”

“ ठेव नि खर्च पण तूंच कर.”

“ कुदून करू खर्च? मी काय मिळवतें आहे?”

“ शिळक टाकतेस कीं महिन्याच्या महिन्याला. ठेवले आहेसना पैसे बँकेत.”

“ ते आपले प्रवासखर्चकिरितां मी थोडे शिळक टाकतें.”

“ हवा आहे कशाला प्रवास करायला? घरी काय होतं नीटपणीं राहायला?”

“ आणि समजा, नाहीं केला प्रवास तरी तेवढ्या पैशांत गाडी-घोड्याचा खर्च थोडाच भागणार आहे? दिवसेंदिवस महागांडे कोण वाढते आहे. आतां महिन्याला घरखर्चला देतां तेच पैसे पुरेनासे होत आहेत.”

“ कमी कर खर्च.”

“ काय करतें हो मी खर्च? शाळ्य नेसतें का पैठणी नेसतें? का हिन्यामोत्यांचे दागिने घालतें? रोज पंचपक्कान्नांचे जेवण जेवतें का दाऱु पितें, करतें तरी काय?”

आतां मात्र आमचे चंद्रबल खलास झालें, व डोळे पाण्यानें भरून आले.

“ रडायला काय झालं?”

“ काय काय? इतकी साधेपणानें राहतें तरी तुम्हांला चीज नाहीं

कशाचं. अकरा वर्षे मीं विलायतेंत काढलीं आहेत हें खरं तरी वाटेल का कुणाला ? जे पडेल तें काम न कुरकुरतां करतें, तरी म्हणे खर्च कमी कर. परवा शेणाचे गोळेसुद्धां वळले मीं.”

“ पण मी कुठें नाहीं म्हणतों आहे ? ”

गंगायमुनांचा पूर पाहून जरा घाबळनच आणा म्हणाले.

“ कुरून गेले तुम्हांला वाढदिवसाचं बक्षीस यायला कुणास ठाऊक. जळळीं ती गाडी पडली असती जगाच्या अंतापर्यंत ध्रूळ खात तर काय विघडलं असते ? कशाला टाकली मेली नीट करायला ? ”

“ विचारल्याशिवाय कशाला टाकलीस ? ”

“ शेण खालं, झालं ? वाटलं, आपला बाप कधीं नव्हे तो उदार झाला आहे; गेले त्याला चकीत करायला. चांगली अद्दल घडली. खाशी खोड मोडली. गाडवी, करशील का फिरून असं ? अं ? जाशील फिरून बापाला बक्षीस यायला ? तूच घे हें बक्षीस. ”

असे म्हणत मी सपासप माझ्याच मुस्कटांत मारून घेऊं लागले. आप्यांनी लगेच माझं हात धरले,

“ हें काय हें वेड्यासारखं. उगीच का डोक्यांत धुरी घालतेस ? ”

“ तुम्हांला काय त्याचं ? तुम्हीं तर कवडीसुद्धां सोडणार नाहींना ? ”

“ नाहींत पैसे तर देऊं कुदून ? ”

“ ठीक आहे. नका देऊं. मी माझ्या पोरीचं दूध तोडीन, पण गाडी ठेवून दाखवीन. ”

“ असला गाडवपणा नाहीं करायचा. ”

“ गाढवपणा नाहीं. खर्च कमी करायला सांगितलातना मधाशीं, त्याचीच अंमलवजावणी आहे ही. ”

इतक्यांत आप्यांकडे कुणी तरी आले व ते निघून गेले. मी खोलींत खूप

भिल्हणीची बोरे

वेळ रडत बसले. त्या दिवशी मी जेवलेसुद्धां नाहीं. आप्यांनी दोनतीनदां हाका मारल्या. शेवटी आजी ताट घेऊन वर आली तरी मी अन्नाला बोट लावले नाहीं. संध्याकाळीं आप्या वर आले व समजून घालीत म्हणाले, “ हे वघ, शकू, महिन्याला टांगेभाड्याकरितां माझे दहा रुपये खर्च होतात. तूं गाडी ठेवल्यावर तेवढे मी तुला देत जाईन. ” या दिवसांत घोडागाडी ठेवायला पाहिजेत कर्मींत कर्मी पाउण्यांसे रुपये आणि हे दरिद्रीनारायण देऊ करताहेत दहा ! “ आग लावा तुमच्या दहा रुपयांना. रस्त्यावर मी माझ्या पोरीचा नाच करून पैसे भिळवीन, पण तुमच्याकडून एक कवडी जास्त घेणार नाहीं. ” आप्या विचारे तोंड वांकडे करून खालीं गेले. माझे अथु आतां सुकले होते. पण डोके भडकले होते. महागाईमुळे महिन्याची रकम वाढवायची तर राहिलीच बाजूला आणि जे काय दोनचार रुपये शिल्क टाकले त्याच्यावरच यांचा डोळा. पके भटजी आहेत कोंकणचे. त्यांना दिवाण करा, नाहीं तर ‘ सर ’ करा. कडू काळे, तुपांत तळले, साखरेत घोळले, तरी कडू ते कडून. हरकत नाहीं, नकोत मला जास्त पैसे. तेवढ्यांतच दाखवते गाडी ठेवून.

पण आतां त्याच्यासाठीं काय केले पाहिजे ? काची कुठे लावतां येईल ? वर्षभर कपडे घेतले नाहींत तरी चालेल. पण तेवढ्याने अशी किती बचत होणार आहे ! फार तर महिना पंधरा रुपये. खाण्यापिण्यांत कांहीं कर्मी करतां येईल का ? सई व मी रोज अच्छेर अच्छेर दूध पितो. ते येईल कर्मी करतां. पण पोरगी रोडावेल. नको, तिच्यावर नको आपला राग काढायला. आपण आपल्यावरच काय ते प्रयोग करावे. हो, फळांत आपले पुष्कळ पैसे जातात. आतां यापुढे फळे काय तीं आप्यांपुरतींच आणायचीं. आपण बोट लावायचे नाहीं. सईलाहि फळांची इतकी कांहीं जरुरी नाहीं. दूध ठीक आहे. पण फळे दिलीं नाहींत तरी चालेल.

दुसऱ्याच दिवशी चहाच्या वेळीं सई सफरचंद मागूं लागली. आप्या एक

फोड कापून तिला देऊ लागले. मी मध्ये मोडता घातला. “ सई, आतां महागाई झाली आहे. तुला व मला यापुढे फले मिळणार नाहीत. ” “ मग आजोवा एकटाच खाणार ? ” “ हो. ” “ कां म्हणून. ” “ कां म्हणजे त्यांचे पैसे आहेत म्हणून. तूं मिळवीत नाहींस व मीहि मिळवीत नाहीं. तेव्हां फले खायचा आपल्याला हक्क नाहीं. ” सफरचंदाची फोड आप्यांनी तशीच बशीत ठेवून दिली. माझा प्रत्येक शब्द त्यांच्या काळजाला घरे पाडीत होता हें मी ओळखून होतें. पण तेवढ्याकरितांच तर मी खुनशीपणानें मोजून बोलत होतें. सई बिचारी अजून त्या फोडीकडे पाहातच होती. तिला लेकराला माझा खुनशीपणा इतक्यांत कसा समजावा ? “ आई, म्हणजे तूं मला आतां कधीच फले खावूं देणार नाहींस ? ” तिचे डोके पाण्यानें भरून आले, तेव्हां कोठे माझ्या कठोरपणाला थोडा पाझर फुटला. “ कक्ष सुट्टीच्या दिवशी तुला फले खायला मिळतील. इतर वारी मिळणार नाहींत, समजलीस ? ” अशी पुस्ती मीं जोडली.

या प्रकरणाचा एवढाच परिणाम झाला की आप्या जेव्हां मुंबईहून परत येत तेव्हां वरोवर आणलेल्या फलांचे पैसे पूर्वीप्रमाणे माझ्याकडून घेईनासे झाले. असेंच एकदां ते पहांटेच मुंबईहून फलाची एक मोठी करंडी घेऊन परत आले व सईच्या बिछान्यावर जाऊन बसले. तिला कुरवावीत जागें करून ते म्हणाले, “ बाबी, आज मुंबईहून मीं काय आणले आहे ? ” सई ताडकन् उठून बिछान्यांत बसली व म्हणाली, “ खेळ आणला आहेस ? ” “ नाहीं टोपली भरून पीचिस व पेअर्स आणलीं आहेत. ” हें एकतांच वाकडे तोड करीत सई म्हणते, “ पण मला काय उपयोग त्यांचा ? आई मला खाऊं थोडीच देणार आहे. आज आहे मंगळवार. रविवारपर्यंत तीं संपून-सुद्धां जातील. ” मी मोरीत होतें तेथेंच सईचे हे उद्घार माझ्या कानीं आले. बिचारी पोर ! यावी का तिला फले खायला परवानगी ? पण नको. घडीघडीं

भिलिणीची बोरे

असें मऊ येऊन चालायचे नाहीं. आपल्या सात्त्विक संतापाची समाधि अजून पुष्कळ दिवस टिकवायाची आहे. आतां आप्यांनी आपण होऊनच जर माझ्या जवळ सवलत मागितली तर कदाचित् आजच्या पुरती देऊ परवानगी. आप्यांनी अर्थातच ती मागितली व मींहि फार कृपावंत होऊन ती दिली. त्यांत माझा विजय होता. स्वतः मात्र त्या फलांना हात लावायचे मीं अगदी ऐटींत नाकरिले.

हलीं मी घरांत, विशेषतः आप्यांशीं अगदी कामापुरते बोलत असें. बडबड नाहीं, चेष्टा नाहीं, वाद नाहीं, भांडण नाहीं. तोंडाचा फुगा कहून काळ कंढीत होते. संध्याकाळीं पत्तेकुटीत कधीं कधीं खेलायला जात असें. परत येतांना आप्या टांगा करीत. पण मी चालतच घरीं येई. कासण टांग्याला पैसे यायचे कुदून ? अर्थात् बहुधा आप्याचा टांग्याचे पैसे देत असत; पण आतां मला त्यांच्या अधिक उपकाराचा स्वीकार करावयाचा नव्हता. तेव्हां ते खेळून उठाहेत असा रंग दिसला की हल्कूच आपला गशा गुंडाळून मी दुसऱ्या दारांने माझा संरक्षक सोळ्या हातांत फिरवीत चालतच घरीं यायची. एखादे वेळीं चुकून आप्यांनी मला हटकलेच आणि त्यांच्यावरोबर टांग्यांत वसायची वेळ आलीच तर घरीं पोंचतांच टांग्याचे पैसे पटकन् मी चुकते करायची. कारण आप्यांचे उपकार आतां नको होते ना मला ? खरेच लोकांच्या दृश्यीने मीं अनेक गाढवपणे केले असतील; पण माझ्या दृश्यीने पाहतां एकच गाढवपणा मला आढळतो. कोणता विचारल तर, स्वतः पैसे मिळवून आपल्या पायांवर उभी राहिले नाहीं हा. खीने काय किंवा पुरुषांने काय, कोणाचे मिंये असू नये. आज जर माझ्या कमाईचे पैसे खिशांत खुल्खुलत असते, तर दहा घोड्यांची गाडी ठेवायलासुद्धां नको म्हणायची कोणाच्या बाषाची प्राज्ञा होती ? पण आतां काय त्याचे ? आतां याच प्रेरिस्थीतीत एका घोड्याची गाडी तरी ठेवून दाखवलीच पाहिजे.

खर्चांच्या बाबतींत माझे आत्मनिरीक्षण जोरानें चालूचे होतें. दूध व कले तर वज्र्य केलीच. आतां आणखी काय सोडतां येईल वरे ? दिवसांतून दहा वेळां घशाखालीं उतरणारे इहलोकीचे ऊन्ह ऊन्ह अमृत येईल सोडतां. म्हणजे साखर, दूध, कोळसे अथवा घासलेट यांची किंतीतरी वचत होईल. त्रस्स, ठरले. चहा सोडायचा.

मग जगायचे तरी कशाकरितां ? कशाकरितां म्हणजे, घोडागाडी ठेवून दाखविण्याकरितां.

आणि ती तरी आतां किंती दिवस ठेवून दाखवायची ? हो, त्थाला कांहीतरी मर्यादा घातली पाहिजे कीं नाहीं ? कारण आतां चहावर पाळी आली आहे. आपांच्या संस्मरणीय वाढदिवसानिमित्त ही आपत्ति आपण आपल्यावर ओढून आणली, तेव्हां पुढल्या वर्षीच्या त्यांच्याव वाढदिवशीं तिची सांगता करावी झाले. तोंपर्यंत मात्र आपला सत्याग्रह टिकवून दाखवायचा.

तेव्हां आतां आपल्या अन्नांत कांहीं कमी करतां येईल का ? पण प्रकृति मात्र विघडतां कामा नये. कारण सईच्या जबाबदारींतून अजून मला पार पडायचे आहे. तेव्हां धडधाकट राहून खाण्यांत काय कमी करतां बेईल ? हे गरीब लोक काय खाऊन राहत असतील ? दूध तूप तर त्यांच्या नाहीच कधी दृशीस पडत; पण ताकसुद्धां बिचान्यांना कधीं कोणी आंवट विंबट म्हणून धर्म केले तरच मिळते. पण ते किंती काम करतात, आणि आजारी पाहावें तर क्वचितच पडतात ! आतां उद्यां पांडूच्या घरीं जाऊन पाहावें त्याची वायको जेवायला काय करते ती. एक वेळ भाकरी आणि एक वेळ भात. कसली तरी ढाळ, नाहीं तर पिठले. लसणीची चटणी नाहीं तर कांदा. झाले. संपला त्यांच्या ताटांचा शृंगार. भाजी नाहीं, कोशिंबीर नाहीं, तूप नाहीं, लोणी नाहीं, दूध नाहीं, पोळी नाहीं; दही नाहीं, ताक नाहीं. आपणहि

भिलिणीचीं बोरे

आतां असेंच राहावयाचें. पण एकदां डॉक्टरांचा सल्ला विचारलेला बरा. कारण त्या विभूतीनेहि कच्चें खाऊन राहणे, फळें खाऊन राहणे, आपल्या दिनचर्येत कोणताहि फेरबदल न करतां तेवीस दिवस उपास करणे, इत्यादि अघोरी पराक्रम केलेले मला माहीत होते. तेव्हां दवाखान्यांत जाऊन “प्रकृति बिघऱ्हु न देतां स्वस्तांत स्वस्त असें कोणतें अन्न खाऊन माणसाला राहतां येईल ? ” असा प्रश्न मी केला. हें काहीं तरी नवे वेड डोक्यांत शिरलें आहे अशी खूणगांठ मनाशीं बांधून डॉक्टरांनी माझ्याकडे पाहिलें व विचारले, “म्हणजे काय ? ” इतका मोजका प्रश्न विचारला तरी यांना कळू नये ! तेव्हां सगळी हकीकत इथंभूत सांगितली. नाहीं तरी आम्ही केव्हांतरी त्यांच्याजवळ ओकून टाकलीच असती. सगळे चन्हाट ऐकून घेतल्यावर डॉक्टरांनी हा असला वेडेपणा न करण्याचा सल्ला मला दिला. लोकांना उपदेश करणे सोपें असतें, पण स्वतःवर असला प्रसंग आला म्हणजे मात्र हे राजेश्री माझ्यापेक्षां किती पट राख डोक्यांत घालतात तें मी आज सांगत नाही. असो. डॉक्टरांशीं वाद घालून मीं आपला आहार ठरविला.

बारा तास भिजविलेले अन्न खालें असतां फारच थोड्या धान्यांत माणसाची गुजराण होऊं शकते असें कळले. नेहमीं आपण अन्न शिजवून मीठ मसाले वगैरे घालून त्याला अधिक चव आणतों व जरूरीपेक्षां किती तरी पटीनें जास्त अन्न खातों. तेव्हां आतां एक वेळ डाळी, कडधान्यें वगैरे भिजवून खायचीं व एकच वेळ जेवायचें असें ठरवले आणि कच्च्या अन्नाची संवय झाली की शिजलेल्या अन्नाला अजीबात कांटा द्यायचा बेत होता. दूध, तूप, लोणी सोडलेंच होतें, तेव्हां डॉक्टरांनी ताक व तेल हीं खाण्यांत आलीं पाहिजेत असें कर्माविले. त्याप्रमाणे भाकरीशीं मीं तेल घेऊ लागलें, व रात्रीं ताक पीत असें. पढिल्या महिन्यांत माझें वजन खाडकन् नऊ पौऱ कमी झालें. होईल नाहीं तर काय ? विनतुपाच्या कोरड्या भाताचा धांस

किती वेळ तरी तोंडांत फिरत राही आणि तें भिजविलेले कडधान्य ! अधीं वाटी हुलगे घशाखालीं उतरायला पाऊण तास लागे. चहा तर केब्हांच सोडला होता.

ही सर्व योजना आंखण्यापूर्वी तिचा बोभाटा कुठेहि न करण्याचा व कोणी आपल्याकडे आल्यास त्याला कळूऱ न देण्याचा मी निश्चय केला होता. तेब्हां साहजिकच कोणी सकाळीं बसायला आले म्हणजे मला मनांतून इतका आनंद होई ! बाहेरुन तो मी दाखवीत नसें, पण होई हें खास. कारण त्या निमित्तानें मला चहा प्यायला भिळायचा. किंवा कोणी जेवायला आले, तर लोकांसमोर म्हणून पूर्वीसारखें जेवायलाहि भिळे. बाकी घरीं कोणी आल्यास मी पूर्वीप्रमाणे खातेपिते हें आठदहा दिवसांतच आजीनें मात्र ताढले होतें. आणि कधीहि कोणाला जेवायला न बोलावणारी आजी आतां लोकांना जेवायला ठेवून घेऊं लागली व चहाचा कटा द्रेष करणारी तीच आजी लोकांना चहाचा आग्रह करू लागली. हेतु हा कीं, आपल्या शकूच्या पोटांत कांहीं तरी जावें. ही गोष्ट उमजायला आप्यांना महिनाभर लागला. पूर्वीं त्यांना भेटायला आलेले माणस माझ्या कितीही दाट परिचयाचें असलें तरी त्या माणसानें मला भेटण्याची इच्छा दर्शवल्याखेरीज आप्या मला कधीही हांक मारीत नसत. तेच आप्या आतां माझ्या अगदीं पुसट ओळखीचेही कोणी त्यांच्याकडे आलें तरी मला हांक मारून त्याला चहा वगैरे यायला सांगून माझ्या चहाची सोय कहून देत. तसेच कोणाकडे गेल्यासहि त्यांनी जर चहा वगैरे विचारला, तर आणण तो सोडला असल्याचें सांगून आपले दुःख वेशीवर टांगायचें नाहीं, असेहि प्रथमपासून ठरविले होतें. तेब्हां पहिल्या नंबरची माणसघाणी व तुसडी अशी मी जुन्या जुन्या ओळखी उकरून काढू लागले, लांबलांबचीं नातीं आठवूऱ लागले. हें सर्व मी जाणूनबुजून करीत असें असें नाहीं. पण चहाची तलक

भिलिणीचीं चोरें

आली कीं; दारुवाजाप्रमधो माझी अवस्था होई व आतां कोणाचे घर गांठूं, असें होऊन जाई. बरे घर गांदून आंत जावें आणि “मामी, काकू, मावशी, गरम गरम चहा टाका वाई” असें म्हणावें तर पूर्वीचा माझा मोकळेपणा या सत्त्वाग्रहांत पार नाहींसा झाल्य होता. शिवाय मीं तर चहा सोडला होता, तेव्हां “चहा या” हे शब्द तरी कोठल्या तोंडाने उच्चारायचे? मग काय, आपले दुक्त बसायचे, आणि “चहा हवा का” हे शब्द कानीं यायची वाट पाहायची! चहा मिळला नाहीं असें बहुधा होत नसे. कधीं कधीं तर बरोबर कांहीं खायलाहि मिळे. त्या वेळच्या त्या माझ्या अर्धपोटीं ते सर्व कांहीं इतके रुचकर लागे कीं कांहीं विचारू नका. पण असल्या भिक्षांदेहीने कितीसे समाधान होणार?

हें सर्व चालू असतां कारखान्यांत आमच्या फेन्या चालूच होण्या. मालक कधीं भेटलाच तर “आठ दिवसांत देतों, दहा दिवसांत देतों” अशा वाता मारी, आणि भेटलाच नाहीं तर सगळाच आनंद! आमचे मध्यस्थ डॉक्टरहि दोनदां जाऊन आले. तरी गाडी नीट व्हायची तारीख कांहीं जवळ येईना: रागावून त्यांनी एक प्रश्नहि लिहिले; पण त्याचें उत्तर येतें आहे कशाला? शेवटी मीं असें ठरवलें कीं आतां आपण कांहीं कारखान्यावर खेटे घालायचे नाहीत. एकदां त्याच्या हातांत सांपडलों आहों खरे, जेव्हां सुटूं तेव्हां सुटूं. हिशेव नुकता करायच्या वेळेला मात्र पुरता सूड घ्यायचा. आतां मूळ गिळून स्वस्थ बसायचे.

इकडे गाडी नीट होत असल्याची वार्ता पुण्यास पसरली होती. घोडयांचे मालक आपापलीं घोडीं दाखवायला घेऊन येत होते, व मीं तीं मागून-पुढन नीट न्याहाळून पाहत होते. दुंगणावर एक थाप मारायची, मानेवर दुसरी, व कपाळावर हात फिरवीत घोडयांचे वय काय तें विचारायचे. मालकाने एक आकडा सांगितला कीं घोडयांचे तोंड उघडून दांत दाखवायला सांगून

आपण वय दोनतीन धर्षें जास्त असल्याचें विधान केरायचै. मग पायाकडे नजर टाकायची व जनावर चालवून पहाण्योकरिता टांग्यांत चढून लगाम हाती घेऊन घोडे चालू करायचें. घोडे दाखवायला येई तें बहुधा टांग्याला जोडूनच येई; तेंब्हा पुढे बसून तें हांकणे कांहीं कठीण नव्हते. कधीं कधीं मात्र घोडे गाडीला जोडलेले असे. तेळ्हां मात्र मागे गाडीत उभे राहून त्याची चाल पाहाऱे, घटकेत खालीं पायरीवर उतरून बाजूने त्याचे पाय न्याहाळणे, रस्त्यावर आपल्या समोरून सर्व चालीने घोडे दोनतीनदां न्यायला सांगणे, प्रसंगी वर गाडीवाल्याजवळ बसून लगाम हाती घेऊन चावूक फडकावणे, इत्यादि चेष्टा मी मनसोक्त करून घेई. बगीत घोडेवाल्या-जवळ वसण्याकरितां लहानपणीं मी मुलांवरोवर कशी कचाकच भाडले आहे! काय मुख आहे वाटे कर वसण्यांत. आतां तर नुसती वसत नव्हते, तर एका हातांत लगाम व दुसऱ्या हातांत चावूक घेऊन घोडा उडवीत होते. अहाहा! ऐटीत उंचावर बसून खालीं पाहतांना सर्व सुष्ठि इतकी तुच्छ वाटे की; स्वर्ग स्वर्ग तरी याहून काय अधिक असेल असा विचार मनांत येई. हजारों रुपये किमतीच्या मोटारींतून वावरणारे लोक सुद्धां पांच हात खालच्याच जगांत फिरत असत. परंतु अद्याप मनाजोगे जनावर आढळले नाहीं. रस्त्याने जातां येतां माझी नजर येईल जाईल तें घोडे पाहून घेत असे. एखादें सुंदर उमदे घोडे भरधांव जातांना कानीं आले तर तत्काळ त्या दिशेला वळून, त्याच्यावर दृष्टि खिळवून, तें जाईल तसतशी वळून मी शेवटपर्यंत त्याच्याकडे अधम्शीपणे पाहत राहीं. एखाद्या सुंदर खीकडे पुरुषसुद्धां इतक्या भुकेल्या नजरेने पाहत नसतील. घोडयाखेरीज त्या वेळी मला दुसरे कांहीं दिसतच नव्हते व घोडयाच्या तालबद्द टापांच्यतिरिक्त दुसरा कोणताहि नाद माझ्या कानांत शिरत नव्हता.

इकडे गाडीच्या कारखाच्यावर मी कधींच फिरकले नव्हते. परंतु तो कांटा

भिलिणीचीं बोरे

परस्पर एका तिन्हाईत ठिकाणाहूनच काढला गेला. माझ्या ओळखीच्या एका सुखवस्तु युहस्थानीं एक घोडा विकत घेतला होता, परंतु मनाजोगी गाडी न भिळाल्यामुळे तो काढून टाकायचा त्यांचा विचार होता. मला घोडा पाहिजे हा सुगवावा त्यांना लागला होता व त्यांनी चवकशीकरितां माझ्याकडे माणूस पाठविला. “गाडी नीट झाली कीं आपले घोडे जोडून पाहते ” असा उलट जबाब मी दिला. तेव्हां गाडी नीट न्हावी याची माझ्यापेक्षां त्यांनाच अधिक धाई वाटूं लागली. व कारखानदाराकडे माझ्या वतीनें त्यांनीच तगादा सुरु केला. माझे आयतेच फावले व लवकरच “ आपली गाडी तयार झाली आहे ती पाहून यावे ” असा निरोप घेऊन त्यांचे चिटणीस टांगा घेऊन आले. त्यांचे विकाऊ घोडे टांग्याला जोडले होते, तेव्हां तें चालवून पाहण्याकरितां मीच पुढे बसून टांगा हांकल्ला व आम्ही कारखान्यांत येऊन ठेपले. मालक घरीं नव्हता; पण गाडी तयार झाली होती. सांगितल्याप्रमाणे काळा रंग दिला होता. मात्र वर सोनेरी रेघ काढली नव्हती व मला हवा तो सोनेरी छापहि काढला नव्हता. तेवढे काम मागाहून करून घेतां येईल असें वाटून मी बरोबर आणलेले घोडे गाडीला जोडायला सांगितले व लकलक करणारी माझी नवी गाडी उडवीत मी कारखान्यांतून निघाले, आणि डॉक्टरांच्या दवाखान्याशी येऊन उभी राहिले. दाराबाहेर गाडी थांबलेली ऐकतांच स्वारी शंका येऊन खिडकीतून पाहूं लागलीच होती. त्यांना खाली यायची विनंती केली व त्यांना घेऊन एक चक्र मारून आले. नाहीं तरी घोडे एकदां त्यांच्या नजरेखालून घालायचेच होते. कारण हे कांहीं कफ्ऱा आम्हांलाच औषध देणारे डॉक्टर नाहीत. आमची मांजरीं-कुशीं सुद्धां त्यांच्याच औषधानें वरी होतात. मग एवढे मोठे जनावर घ्यायचे तें त्यांना दाखवल्याशिवाय कसें घ्यावें ? शिवाय या राजेशीनी लडाईवर असतांना घोडथांच्याहि कांहीं कमी उलाढाली केल्या नाहीत. घोडे मात्र त्यांना विशेष पसंत पडलेसे दिसले

नाहीं; पण ते त्याला एकदम वाईटहि म्हणेनात. त्याची छाती लहान होती, पण वयहि लहान होते. भरपूर दाणागोटा मिळाल्यावर कदाचित् भरेल असा त्यांचा शेरा पडला. तेव्हां मी घरी आल्यावर “ चार दिवस घोडें माझ्याकडे राहुंदे व नंतर कळवते ” असा निरोप घोडशाच्या मालकांना पाठवला. त्यांनीहि माझ्या योजनेला तत्काळ मान्यता दिली.

घोडें ठेवून घेतलें पण घोडेवाला कुठे होता ? तेव्हां त्यांचा च माणूसहि ठेवून घेतला. ज्ञालें, दाणापाणी गवत सर्व व्यवहारांची उठाठेव करणे प्राप्त ज्ञालें. घोडशाचें नांव होते ‘ यशवंत. ’ नांव ठेवणारा बेटा रसिक असला पाहिजे. यशवंत ! तानाजीच्या घोरपडीचे नांव सुद्धा यशवंतीच होते; आणि हा यशवंत. इतके सुंदर नांव असल्यावर मग आणखी काय पाहिजे ? मी आपल्या हातानें त्याला पाणी पाजूऱ्या लागले ! ‘ यशवंता, यशवंता ’ करीत मी त्याला दिवसांतून किती वेळां तरी गोंजाऱ्या येई. त्याच्या गळ्यांत मिठी मारून त्याच्या कपाळाचे मुके घेई. सईहि सारखी त्याच्या मखमली नाकावरून हात फिरवी व आपला गाल त्या मऊमऊ नाकावर घाशी. तोहि गुलाम आम्ही कोणी दृश्येस पडतांच फुहफुरुं लागे व मान हालवून आम्हांला जवळ बोलावी व आमच्या अंगावर आपले डोके घाशी. दुपारी यशवंताकरितां गांवांत जाऊन हरवरा व भुसा आणला, विलायती गवताच्या दोन पेंडधा आणल्या. दीड महिना आपल्या पोटाला चिमटा घेऊन जे दहावीस रुपये शिल्क टाकले होते ते आतां या यशवंतरावांना पांच-पांच मिनिटांनी प्रेमानें चारीत होते.

यशवंताला घरी ठेवून घेतल्याच्या तिसऱ्या दिवशी एक गाडीवाला नोकरी शोधीत आला, मलाहि एक मोतद्वार पाहिजेच होता. तेव्हां मीं त्याला ठेवून घेतला. दोन दिवस त्यानेच यशवंताला जोडून गाडी चालविली. डॉक्टरांच्याकडे माझ्या पुष्कळ खेपा झाल्या. जीन पाहण्यासाठी आम्ही

भिलिणीची बोरे

एकदां लळकरांत जाऊना आलों, व तेव्हांचा त्यांच्या एका अश्वप्रैमी स्नेहांकडे जाऊन यशवंताला दाखवून आणला. त्यांनाहि 'यशवंत विशेष पसंत पडला नाहीं, आणि सांगितल्या किंमतीला तर तो मुळीच घेऊ नका, निम्या किंमतीत देत असतील तर ध्या, असा त्यांचा सळा पडला. मला मात्र यशवंताला परत करावेसे वाटेना. कारण या चार दिवसांत मला त्याचा कार लळा लागत होता. तेव्हां तो पन्नासच हृष्णे कमी किंमतीला देत असाल तर घेतें, असें मीं यशवंताच्या मालकांना कळविलें. पण त्यांना तें न पढून माझा चार दिवसांचा यशवंता परत गेला. मला वाईट वाटले खरे, पण तो गेला हें सुदैवच म्हणावयाचें. कारण पुढे कांहीं महिन्यांनी तो मेला असें कळलें.'

यानंतर बरींच घोडीं येऊन गेलीं. प्रत्येक वेळीं मी तीं हांकून पाहीं व डॉक्टरांकडे घेऊन जाई; मग ते दवाखान्यांत असोत वा घरीं असोत. एकदां तर ते बाहेर माझे घोडे तपाशीत असतां त्यांच्याकडे येणाऱ्या एका दुखणेकन्याला प्रश्न पडून "आपण माणसांचेच डॉक्टर आहांत ना ?" असा त्यांने सवाल केला.

असें करतां करतां गाडी घरीं येऊन दोन महिने झाले; गाडीवाल्याचा पगार चालूच होता. रोज सकाळी कोरीकरकरीत गाडी पुसायची एवढेच त्याला काम. तेव्हां एक दिवस बागेत गवत फार बाढलें होतें तें जरा त्याला काढायला सांगितलें, तर त्यांने चक्क सांगितलें मला माल्याचें काम येत नाहीं. असें उत्तर आल्यावर आमची स्वारी गरम झाली. "ठीक आहे, तर मग आज दुपारी तुझा पगार तुकता करतें, कारण माल्याचें काम तुला येत नाहीं आणि सध्या घोड्याचं काम माझ्या येयें नाहीं." मी एकदम इतकी निकरावर येईन अशी त्याची कल्पना नसावी. कारण त्यांने दुपारपर्यंत असाशी असपासचें सर्व गवत काढलेले दिसलें, व दुसऱ्या दिवशीं

एक दलाल मला भेटायला येणार आहेत अशीहि वार्ता मला त्याने कळवली.

एक बुद्ध गृहस्थ दुसऱ्या दिवशी सकाळीच माझ्याकडे आले व बोलाईच्या खाणीजवळ एक उत्तम घोडे असल्याचे सांगूं लागले. घोडे घरीं दाखवायला घेऊन यायला सांगितलें तर असें कळलें की, घोडे घरीं येणार नाहीं, तेथेच जाऊन पाहिले पाहिजे. वा ! बरेच शिष्ट आहे कीं घोडे ! बहुधा चांगले असावे. एरवी इतका मानपान करून घेणार नाहीं !

लोगेच मी माझी नेहमींची रावजीची गाडी बोलावली व माझ्या गाडी-वाल्याला घेऊन त्या गृहस्थांबरोबर बोलाईच्या खाणीवर येऊन ठेपले. घोडे तबेल्यांत बांधले होतें. माझ्या कयासाप्रमाणे तें अतिशयच देखणे होतें. पंधरा मुठी उंच, छाती खूप रुंद, पृष्ठभाग भरलेला, कमानदार मान, शिवाय रंग काळाकुळीत; सर्व कांहीं अगदीं माझ्या मनासारखे होतें. पुढच्या दोन्ही पायांना मात्र फडकीं बांधलेली होतीं. ती कशाकरितां असें विचारतां मोतद्वारानें ती सोडून गुडवे साफ असल्याचे दाखविले. घोडे चालू आहे का असें विचारतां कळले कीं, मालक दहा दिवस गांवाला गेला असल्यामुळे बसून आहे. घोडे गाडीला चालतें का, म्हणून प्रश्न करतां समजले कीं, हळीच्या मालक कक्त स्वारीलाच वापरीत असतो. हें एकतांच तर माझ्या तोंडाला पाणी सुटले. कारण घोडयावर बसण्याची तर मला फार भावड. आप्या नको नको म्हणत असतां मी केंबिजमध्ये घोडयावर बसायला शिकले आणि जिनीन्हामध्ये तर खूपच बसत होतें. तेन्हां घोडे स्वारीचे आहे असें कळतांच मी हर्षभरित होऊन गाडीची गोष्टमुद्दां क्षणभर विसरून गेले. पण मोतद्वारानेच “आपल्याला घोडे गाडीला पाहिजे कीं स्वारीला ? ” असें विचारल्यावर मी जागी होऊन दोन्हीला पाहिजे असल्याचे सांगितले.

भिलिणीचीं बोरे

“ घोडे गाडीला चालते का ? ” असे मोतद्दाराला मी विचारतांच आमचे दलालच मध्यें म्हणतात, “ आणि नसलं चालत तरी शिकवायला किती वेळ लागणार ? ” त्यावर माझ्या गाडीवाल्याने पुस्ती जोडली, “ रावसाहेब शिकवून चांगलं तयार करतील. कितीक घोडीं शिकविलींत त्यांनी. ” घोडधाचा मालक कोण व कुठे राहतो याची चौकशी केली तेव्हां तो एक साहेब असून लष्करांत रहात असल्याचे कळले.

लगेच त्याच्याकडे जाऊन आम्ही किंमत वगैरे विचारली. इनक्या सुंदर जनावराच्या मानाने किंमत फारशी नक्हती. घोडे कां काढतां असे विचारतां, मालकाने बदली झाली असल्याचे सांगितले. मग बरोबर. सगळा बाजार आटोपून जायचे असल्यावर मग किंमत टेवली असेल कमी. मात्र घोडे चांगल्या घरीं जात असले तरच आपण देणार; भाडोत्रीला देणार नाहीं अशी आपली अट असल्याचे साहेबाने स्पष्ट केले. त्यावर मीहि माझे नांव गांव सांगून घोडे चार दिवस घरीं ठेवून वापरू दिले तरच मी पुढला विचार करू शकेन अशी माझी नेहमींची योजना त्याच्यापुढे मांडली. त्यानेहि माझ्या म्हणण्याला तात्काळ रुकार दिला. कां नाहीं देणार ? बापाचे नांव होते आणि माझा नखरा होता. जातां जातां घोडधाचे पथ्यपाणी काय आहे ते विचारून घेतले. हो ! साहेबाचे घोडे ! कांच्चाचमच्यांनी जेवत असले तर ! घोडेसाहेबांना ओट व गाजरांचा खुराक असल्याचे कळले. आमच्या यशवंतरावांकरितां आणलेला हरभरा व भुसा होता घरांत. पण या साहेबाकरितां आतां ओटसू हवेत विकत घ्यायला व गाजरांचाहि रतीब लावला पाहिजे.

इकडे घोडे घरीं नेण्याकरितां आम्ही परत तबेल्यांत गेले व माझ्या माणसाला घोडे सोडायला सांगितले. पण तबेल्याचा मालक घोडे सोडूं देईना. त्याचे भाडे बुडले असते, व परस्पर दुसऱ्या दलालामार्फत व्यवहार

चालला असल्यामुळे त्याची दलालीहि बुडाली असती. त्या साहेबाच्या मोतद्वारानेहि त्याला सांगून पाहिले; पण तबेल्याचा मालक कांहीं ऐकेना. मालकाची चिन्ही आणा म्हणजे जनावर देतों असें त्यानें ठासून सांगितले. मग करतां काय, आम्ही गेलों पुन्हां त्या साहेबाकडे आणि आणली त्याची चिन्ही. घोडे सोडले व बाहेर आणले.

गाडीला जोड्हनच घरीं जायचा विचार होता; पण बाहेर येतांक्षणीच तें काय फुरफुरुं लागले; खिंकाळे काय, पुढले पाय काय वर करी, थयथय नाचे कोण, घटकेत पुढल्या पायानें जमीन काय उक्रुं लागे! या घोड्यावर का मी स्वारी करणार? राम म्हणायला लावील. आणि गाडी तरी टेवील का जाग्यावर? नाहीं तर आपली आली आहे तुकतीच नीट होऊन, ती परत कारखान्यांतच पाठवायची वेळ यायची. तेव्हां घोडे आज पायीच घरी न्यावें हें वरे. घोडे होतें मात्र सुंदर यांत शंका नाहीं.

हो, त्याचें नांव सांगायचें राहिलेच की! ‘नेपोलिअन!’ वा; नेपोलिअन नांव असल्यावर त्यानें मस्ती करूं नये तर काय गांधीप्रमाणे प्राणांतिक उपास करावे? नेपोलिअनच्या मोतद्वाराला व माझ्या गाडीवानाला त्याला पायीं घरीं न्यायला सांगून आमचे दलाल व मी गाडींतून घरीं येऊं लागलों. येतां येतां वाटेंतच ओटम् विकत घेतले. घोडे चार मैल चालून आल्यावर थोडे तरी नरम येईल व मग तें आपण जोड्हन पाहूं अशा आमच्या योजना चालल्या होत्या. आमचे दलालहि त्या घोड्याच्या दांडगेपणाचीं रसभरीत वर्णने करीत होते व त्याबरोबर आपण अनेक खाष्ट जनावरे मठ आणल्याच्या हक्किकतीहि सांगत होते. येतां येतां त्यांनी गाडी आपल्या घरीं उभी केली व दोन भक्कम दोरखंड आणायला सांगितले. ते कशाकरितां असें विचारतांच, “रावजीच्या गाडीचे पटे जुने आहेत. हें नवे घोडे एखाद वेळेस ते तोड्हन टाकील; तेव्हां तें या दोरखंडानेंच गाडीला जोडले म्हणजे

भिलिणीची बोरे

कांही भीति नाहीं,” असें आश्वासन त्यांनी मला दिले. पण मला जास्तच भीति वारूं लागली होती. दोरखंड घेऊन गडी येतो तों त्यालाहि त्यांनी गाडीत वसवून घेतला व वारेंत आणखी एक इसम गोळा केला. मी विस्मित होऊन त्यांच्याकडे पाहूं लागले तर, घोडधाबरोबर पुढे पळायला माणसे पाहिजेत; घोडे बेफाम आहे, तीन चार माणसांखेरीज तें आंवरायचे नाहीं; वौरे वीरश्रीच्या पुष्कळ गोष्टी त्यांनी मला ऐकवल्या. इकडे माझा जीव अगदीं थोडथोडा होऊं लागला होता. घोडे घोडे म्हणून हा एखादा वाघबीघ तर नाहींना मी घरी आणीत? असले जनावर ध्यायचे म्हणजे आपल्याला चार घोडेवाले ठेवले पाहिजेत. टाकूं का लगेच परत करून? पण नको. आतां असा भागुबाईपणा करण्यांत अर्थ नाहीं. आणले आहे चार दिवस घरी तर तितकी कळ सोसलीच पाहिजे. मग हवें तर परत करावे.

ओट्सू, दोरखंड, गडी वौरे घेऊन आम्ही परत येतों तों राजे नेपोलिअन घरी येऊन थडकले होते, व माझ्या गाडीवाल्यानें पुढे टाकलेले गवत खात होते. ‘नेपोलिअन’ अशी हांक माऱून मी त्याची मान थोपटली, तर तो अगदींसुद्धा गुरुगुरुला नाहीं. उलट माझ्या हातांतले मूठभर ओट्सू खाऊन आणखी मागूं लागला.

रावजीने आपले घोडे सोडले व आमचे वृद्ध दलाल काचा माऱून, उपरणे कमरेभोवतीं घट गुंडाळून नेपोलिअनला दोरी बांधून शेजारच्या वावरांत जाऊं लागले. आतां ही स्वारी काय करणार असा विचार करतें, तों त्यांनी नेपोलिअनला रंगणावर धरला. दहा मिनिंते त्याला चांगला दौडवला व ते त्याला परत घेऊन आले व त्याच्यावर खोगीर चढवूं लागले. घोडे गाडीला जों जों अविक जखडलें जाई, तों तों तें अविक नाठाळपणा करी. जुंपणे संपल्यावर आमच्या दलालांनी खिशांतून काथ्याची दोरी काढली, त्यावर माझा गाडीवाला पुटपुटला “काथ्याची कांहीं जरूर नाहीं रावसाहेब. मला

माहीत आहे हें घोडे.” “काय माहीत आहे डोचके ? . घोडे आणि गाढव यांतला फरक तरी माहीत आहे का तुला ? ” असें म्हणून दटावतांच तो म्हणतो, “ न्हाइलं, तुमच्याच मनाजोगं होऊ या.” झाले; नेपोलिअनच्या नाकावर त्यांनी करकचून काथ्या बांधला तसा तो अधिकच चिंडला व मानेला हिसडे देऊ लागला. त्यासरशी त्यांचे दोन जवान त्याच्या दोनहि वाजूला झाले व त्याला फाटकाच्या वाहेर नेऊ लागले. पण आमचा नेपोलिअन विथरला होता. तो कांहीं वाहेर जाईना. मागेच ओड घेऊ लागला. गाडीचा पोलहि फाटकाला लागून घोडासा खरचटला. तेव्हां आधी गाडी वाहेर काढून मग त्याला वाहेरच जोडावा असें ठरले व फिरुन सर्वे सोडा-सोडी व जोडाजोडी आली. “ मला गाडींत बसायचं, गाडीवाल्याजवळ बसायचं ” म्हणून सई भुंग्यासारख्या घिरव्या घालीतच होती. नेपोलिअनच्या दणदणाटांत ती कोठे तरी चिरडून जाईल अशी भीति वाढून, मी तिला माडीवर कोंडून आले.

नेपोलिअन गाडीला जोडून सज झाला. आमचे दलाल गाडीवर चढले. माझा गाडीवाला शेजारी बसूं पाहत होता; पण त्यांनी त्याला खालींच राहायला सांगितले. दोन गडी घोडयाच्या दोन वाजूला, व माझा गाडीवाला व मी मागल्या चाकांशीं उभे होतों. घोडा मागें गांकू नये म्हणून मागल्या चाकांखालीं आम्हीं दोन घोडे लावले. नेपोलिअननें जोरांत मागें एक पाऊल टाकले; पण गाडी हलेना असें पाहून, त्यांनें एकदम गाडी पुढे ओढली आणि तो चौखूर उधळला. मला गाडींत बसायचे होते, पण तें घोडे कसव्ये थांवते ? तें वान्यासारखे धावूं लागले. आमच्या चिमण्याशा रॅखलर परांजपे रोडच्या वळणावर हें कोठे तरी गाडी आदळणार अशी थास्ती मी घेतली व वेडयासारखी गाडीमागें धावूं लागले. जणुंकाय मी त्याला थांबवूं शकणार होते. पण त्यांनें तें वळण. नीट सफाईनें घेतले व त्रैर गणेश-

भिलिणीचीं बोरे

खिंडीच्या बाजूला भुरेकन गाडी घेऊन तें गेले भुद्धा. आतां मी गाडींत बसणार कशी व नेपोलिअनची परीक्षा घेणार कशी? कोपन्यावरच माझ्या थोळखीची एक मुलगी सायकलवरून येत होती. तिळा अडवले व तिची सायकल घेऊन मी नेपोलिअनचा पाठलाग करीत जोरजोराने पाय माऱू लागले. गणेशखिंडीच्या नाक्यांपर्यंत आले. येथे पांच रस्ते फुटतात. कोणत्या रस्त्यानें नेपोलिअन गेला असेल? आला कां आतां युद्धांतला पेंचप्रसंग. नाक्यावर एक शिपाई होता. त्याला नेपोलिअनच्या सर्व थाटाचें वर्णन करून गाडी कोठल्या रस्त्यानें गेली तें विचारले. त्याने खडकीचा रस्ता दाखवला. लोगे आम्ही तिकडे सायकल हाणली. आगगाडीच्या फाटकाच्या अलीकडे गाडी थांबलेली दिसली. कांहीं तरी अपघात करूनच हे अश्वराज थांबले असतील, अशी माझी खात्री होती. जवळ येऊन पाहतें तों तसें कांहींएक नसून केवळ आगगाडीचें फाटक बंद होतें म्हणूनच ही स्वारी थांबली होती असें आढळून आले. नशीब माझे! त्या आगगाडीला तरी माझी कीव आली, नाहीं तर नेपोलिअनचा पाठलाग मला कोठवर करावा लागला असता राम जाणे! सायकल गाडीवाल्याच्या हातीं देऊन मी गाडींत चढले. मी गाडी गांठलेली पाहून आमच्या दलालांनी जरा वांकडेच तोंड करीत आपला घाम पुसला. फाटक उघडल्यावर गाडी चालू झाली. मी आंतच उभी राहून पाहत होते. घोडें सात्रक जाऊं पहात होतें तों दलालांनी चाबकाचा एक फटकारा माऱून त्याला दुडाण जायला लावले. दोनहि गडी बाजूला धांवतच होते. गाडीने लोगे घरचाच रस्ता धरला. घोडशाचे अवसान मला फारच पसंत होते. मस्तच जनावर होतें तें. तें कोणाच्या मनांत भरणार नाहीं?

घरीं आल्यावर हुश्श करीत घोडे सोडतांना आमच्या दलालांनी माल-काला काय कळवायचे असा प्रश्न केला. मी जरा चकितच झाले. “अहो,

घोडागाढी

इतक्यांत काय सांगायचें आहे ? चार दिवस हांकून पाहून मग सांगूं काय सांगायचें तें. सुधेपार्णी तें गाडीला चालले तर पाहिजे.” “महिना-पंधरा दिवस शिकवल्यावर अगदीं तुमची मुलगीसुद्धां हांकील. मी यापेक्षां कितीक खाष्ट जनावरं मऊ आणली आहेत.” “होयना, मग कारच उत्तम. आतां असं करा, उद्या सकाळीं तुम्ही फिरून या. मीहि लगाम जरा हातीं घेऊन पाहीन.” ढाक आहे, “असें म्हणून ते गेले. दुसऱ्या दिवशी सकाळीं ते कांहीं आले नाहीत.

मी सबंध दिवस घरी राहिले. नवी करमणूक होती घरी. नेपोलिअन तर यशवंतपेक्षां गरीब होता. नुसता बांधलेला असला कीं हाच तो गाडी घेऊन उडून जाणारा नेपोलिअन असें वाटलेसुद्धां नसतें कुणाला. मी त्याच्याशीं किती तरी बोलत बसे. मराठीत नाहीं हो ! त्याला मराठी काय समजणार ? आणि इंग्रजी तरी काय कळणार ? फ्रेंचमध्यें बोलले पाहिजे त्याच्याशीं ! हो ! नाहीं तरी आम्हांला आमची फ्रेंचची ऐट मिरवायची हौस असतेचना ! मी घटकानुघटका त्याच्याशीं फ्रेंचमध्यें बोलत बसें. “नेपोलिअ॒ं मैना॒मूर ! मैं आ॒ शेरी ! मैं पती॒ शू अ॒ं तू पति॒ बिजू” किती नि काय ? त्यानें विचान्यानें कधीं हिंदुस्थानाचा किनारा तरी ओलांडला होता कीं नाहीं परमेश्वर जाणे; पण मी मात्र त्याला माझ्या फ्रेंचच्या तोंडी देऊ घेतले. नेपोलिअनवर प्रेम करण्यांत दिवस कुठे गेला समजलेंव नाहीं. संध्याकाळीं तरी आमचे मध्यस्थ येतील असें वाटले होतें; पण सूर्य अस्तास गेला, तरी ते येण्याचें कांहीं चिन्ह दिसेना.

आतां काय करावे ? नेपोलिअननें तर आज पायसुद्धां हलवले नव्हते. सारा दिवस तो बसूनच होता. अशानें अधिकच भडकायचा अशी भीति वाढत, मीं त्याला हातीं धरून बाहेर किरवून आणायला गेले. तोहि आनंदानें माझ्याबरोबर आला. गाडीवाल्यालाहि मागून यायला सांगितले होतें. मीं

मिलिणीचीं चोरे

नेपोलिअनला चांगला दोन-अडीच मैल हिंडवून आणला. त्याच्याशी फ्रेंचमध्ये माझी वटवट सारखी चालूच होती. मधून मधून मी गाडीवाला मागून येतो की नाही तें वळून पाढी आणि प्रत्येक वेळी तो खाली मान घालून आपल्याशीच हंसतांना दिसे. रस्त्यांतले लोक आलीपाळीने आम्हां तिघांकडे बघत. मला त्याचे कांहीच वाटत नसे. नेपोलिअनला तर त्याहुन कांहीं वाटत नव्हते. पण माझ्या गाडीवाल्याला मात्र चमत्कारिक वाटत होते खास. ही बाईं आपणच घोड्याला धरून फिरवते काय, त्याच्याशी गेंगाण्यासारखे बडबडते काय, आणि बाईं तरी काय बाप्यावाणी इजार घातलेली. सगळाच चमत्कार! अंधार पडायच्या सुमारास आम्ही तिथें घरी आलो. त्याची चाकरी करून घेतली, त्याला ओदस् खाऊं घातले, गवताची सुंदर शेज केली व मी घरांत आले. सकाळी उजाडतांच मी आमच्या दलालाकडे बोलावणे धाडले. पण ते आज येऊं शकणार नाहीत असा निरोप आला. म्हणजे ही काय वागण्याची पद्धति? आजचा तिसरा दिवस. उद्यां घोडे परत करायचे आहे. तोपर्यंत तें नीट पाहून नको का घ्यायला? आतां काय करावें? सर्व संकटांत हात देणारे आपले डॉक्टरहि गांवाला गेले आहेत. पग खरेच; आज यायचे होते ते परत. लगेच मी दवाखान्यांत गेले व नेपोलिअनचे सर्व चित्रित त्यांच्याजवळ एकदां वाचले. दवाखाना बंद होतांच मी येतो, तुम्ही ओळखीचे एकदोन गाडीवाले अथवा टांगेवाले बोलावून ठेवा; आपणच त्याला जोळून पाहूं, असें आश्वासन या गुहजीनीं मला दिले. मीहि तेथून घरी आले व रावजीला बोलावणे धाडले. जिमखान्यावरचे बाबू, हरी, रामा सगळे गोळा केले. ते आलेहि मोळ्या खुशीनें. कां नाहीं येणार! फुकटची गंमत पाहायला मिळते. शिवाय जितका वेळ जाईल तितकी वर्दी समजून बाईं पैसेहि देणारच. मग कां नाहीं येणार? माझा गाडीवालाहि होताच. एक दीड वाजतां डॉक्टर आले. नेपोलिअन पाहतांक्षणींच त्याच्या मनांत

ભરલા. ત્યાચી કિંમત વિચારતાંચ મીં કિંમત સાંગિતલી. ત્યાવર “ કિંમત ઇતકી કમી કા ? ઘોડેં તર મસ્ત દિસતે આહે. કાંહીં ખોડબીડ નાહીના ઈ કારણ જનાવરાચ્યા માનાને કિંમત ફારચ કમી વાટતે ” અસેં આપણે નિદાન ડૉક્ટરાંની તત્કાલ બોલુન દાખવિલેં. “ કિંમત આહે ખરી કમી. પણ ઘોડેં ચાંગલ્યા ઠિકાળી પડાવેં મહૃણુન ઠેવલી અસેલ કમી. ભાડોત્રીલા વાયચે નાહીં અશી અટ આહે ના ત્યા સાહેબાચી. ત્યાપેક્ષાં ગોલી ઘાલુન ઠાર કરીન, અસેં મહૃણાલા કીં તો. અહો, મહાચક્ર અસતાત હે સાહેબ ” અસેં મહૃણુન રાવજીલા મીં જીન ચંદ્રવાયલા સાંગિતલેં વ માઝયા ગાડીવાલ્યાલા પરવાચે દોરખંડ આણાયચા હુકૂમ કેલા. ત્યાવર રાવજી મહણતો, “ બાઇં, કશાલા હવે તે દોરખંડ ? માઝયા ગાડીચે પટે પુરે ઝાલે ત્યાલા. ” “ વા, તુઝ્યા ગાડીચે પેટ જુને આહેત. તોડુન પણલા મહણજે મગ ? દાંડંગ આહે હેં ઘોડં. પરવા પાહિલાસ નાં ત્યાચા થયથયાટ ! ” “ દાંડંગ કસલં, બાઇં ? બસવુન ઠેવલેં આહે ત્યાલા પંધરા દિવસ મહૃણુન ઝાડલેનું જરાસે પાય. ચાલુ ઘોડં આહે હેં ” રાવજીને ઉત્તર દિલેં. “ મહણજે તું યાલા ગાડીલા જોડલેલેં પાહિલેં આહેસ ? તે દલાલ તર મહણત હોતે યાલા શિકવાયલા પાહિજે. ” “ કાંહીં શિકવાયલા નકો. ત્યા ખાળીંતલ્યા મુસલમાનાચ્યા ગાડીલા કૈક વેળાં જોડલેલેં પાહિલેં આહે મીં. ” “ મગ બોલલા કાં નાહીંસ પરવાં ? ” “ તુમ્હી આમાલા કવા ઇચ્ચારલં બાઇં ? તે રાવસાહેબ કરીત હોતે સમદા કારવાર મુંન મી મુકાટ બસલોં. ” “ વા ! બરાચ દિસતો કીં, ” મહૃણુન મીં દોરખંડચ બાંધલે. ઉગીચ કશાલા નસત્યા પંચાઇતી કરા. દોરખંડ બાંધલા મહૃણુન બિઘડત તર નાહીં ના કુઠેં ? નાકાવર માત્ર કાથ્યા બાંધાયચ્યા વેળીં ડૉક્ટરહિ મહૃણાલે, “ કાથ્યાચી કાંહીં જહર નાહીં. ઉગીચ ચિડેલ જનાવર. ” શિવાય પરવાચ્યા કાથ્યાને બિચાન્યાચ્યા નાકાચ્યા મખમલીચા એક ટવકા નિઘાલા હોતા. અયાઇ ! ગરીબ બિચારા.

भिलिणीचीं बोरे

पूर्वानुभव लक्षांत ठेवून गाडी आधी बाहेर काढून घोडा जोडला होता. रावजी घोडा हाकणार होता. शेजारी मी बसलें, तेव्हां डॉक्टरना गाडीतच बसणे प्राप्त झालें. माझा गाडीवाला, बाबू, हरी, रामा सगळे बरोबर पळत होते. इशारा करतांच घोडे चालू झालें. प्रथम थोडेसे चौखूर उधळलें; पण चतुःशंगीच्या रस्त्याला लागतांच बराच चढ आहे, तेथें तें साध्या चालीने जाऊ लागले आणि पावऱे एक मैल गेल्यावर तें पुढला डावा पाय काढू लागले. बरोबर! त्याच्या पुढल्या पायावर पहिल्याच दिवशी मीं फडकीं बाधलेलीं पाहिली होती खरी. पण परवा त्या दलालांनी घोडे हाकलें तेव्हां कसे नाहीं ध्यानांत आले? तेव्हां तें मुळीं साध्या चालीने चाललेच कुठे? चिडून सारखे चौखूरच दौडत होतें. आणि दौडीच्या चालींत सर्व पायांना काम पडत नाहीं. तेव्हां हा अधू पाय त्या वेळी कळला नसेल. तेवढ्याकरितांच तर त्याच्या नाकावर करकचून काथ्या बांधला नव्हता ना? “काय रे रावजी, परवां घोड्याला मुद्दाम चिडविण्यासाठीच का रे त्याच्या नाकावर काथ्या बांधला होता?” रावजी थोडासा हँसून म्हणाला “बाई, तुम्ही बरं वलकल.” “मेल्या, म्हणजे तुला हें माहीत असून तूं मला सांगितलं नाहींस?” “बाई धंदा आहे हा.” “कसला आला आहे धंदा? हें काय तुझं घोडं होतं म्हणून तूं त्याचे दोष पोटांत घालून स्वस्थ बसावंस?” “घोडं माझं नाहीं बाई. पण त्या दलालाच्या समोर आम्हीं कसं बोलावं? माझंही एक घोडं परवा त्याच्यामार्फत वोपलं की.” “असं होय? म्हणजे तूं त्यांना सामील आणि मी तुझ्यावर भिस्त ठेवून होतें. बरं तर बरं लवकर कळलं. वळवा आतां गाडी आणि चला घरी. पुरे झाली परीक्षा.” तरीच किंतत इतकी कमी ठेवली बरे का. एकूण आमच्या नेपोलिअनचे चांगलेंच वॉटलू झाले म्हणायचे! आतां संध्याकाळीच त्याला परत करावा असा बेत मीं डॉक्टरांना बोलून दाखवला, परंतु त्यांचे मत पडलें कीं एकदा-

कोणतरी अश्ववैद्याला दाखवून काय तकार आहे तेवढे तरी निश्चित करावे.
“पण अश्ववैद्य तरी आपले प्रामाणिक मत देतील का, असा विचार मी बोलून दाखवणार तोच डॉक्टरांनी मला एक पत्ता दिला.

तेथें मी नेपोलिअनला घेऊन जातें तों एक भले मोठे कुत्रे माझ्या अंगावर धावून आले. सुदैवानें तें बांधलेले होतें; नाहींतर नेपोलिअनला पाहण्याच्या आधीं आमचीच शुश्रूषा करण्याची पाळी यायची. अश्ववैद्यांनी नेपोलिअनला नीट तपासून पाहिला व हा तो अमक्यातमक्या साहेबाचा घोडा आतां बोलाईच्या खाणीजवळ असतो तोच ना, असा प्रश्न केला. “वा! जनावर आपल्या माहितीचे दिसतो,” असे उद्गार मी काढतांच तें आपल्याकडे कांहीं दिवसांपूर्वीं औषधाला येत असल्याचे त्यांनी सांगितले. पायाला काय झाले आहे असें विचारतांच कल्ले कीं घोडे प्रथम शर्येतीचे होतें. तेथें तें लंगडे झाले. “म्हणजे आतां पाय बरा होणे शक्य नाहीं तर?” मी म्हटले. “होईल बरा, पण दीड-दोन महिने सकाळसंध्याकाळ औषधाने पाय चोळला पाहिजे. तुमच्या घरी तें काम देईल, कारण घरगुती काम असून किती असणार.” आतां प्रश्न पडला कीं, पाय अधु आहे हें माहीत असूनहि हें घोडे घ्यावें कीं नाहीं? कदाचित् किंमत आणखी कमी करतां येईल; पण कितीहि हुंडा मिळाला म्हणून उघडया डोळ्यानें का कुणी रोगट मुलगी पसंत करील? नकोच ती भानगड असें ठरवून आमच्या चार दिवसांच्या ह्या दुसऱ्या सोबत्याची बोळवण केली. गंमत ही कीं या साऱ्या अवधीत आमचे बुद्ध दलाल जे गुप्त झाले होते ते गुप्तच राहिले.

नेपोलिअनची पाठवणी केल्यानंतर मला चार दिवस मुळीच करमले नाही. सारखी त्याची आठवण येई. आठ एक दिवस झाल्यावर हक्कहक्क त्याचा विसर पढूं लागला व मी दुसऱ्या घोड्याचा विचार करूं लागले. परंतु या सर्वं आठवड्यांत एकहि घोडे माझ्याकडे दाखवायला आले

भिलिणीचीं बोरे

नव्हतें. माझ्या गाडीवाल्याला यासंबंधी विचारतां तो म्हणतो, “ बाईं, मायंदाळ घोडीं हायत; पर लोक म्हणतात ती बाईं लई चवकशा करती जनवाराच्या.” करते म्हणजे करणारच. पैसे देऊन माल विकत घ्यायचा तो नीट पाहून नको का घ्यायला ?

दोन दिवसांनीं डॉक्टरांकळून निरोप थाला कीं, एका कर्नलची बदली झाल्यामुळे त्याचे घोडे विकायचे आहे. दुसऱ्या दिवशी डॉक्टर व मी बाबूच्या टांग्यांतून त्या कर्नलकडे गेलों. घोडे मोठे व पंचकल्याणी होतें, छाती वगैरे छान रुद होती. कर्नलच्या घरी तें घोडे डॉग्कार्टला चालत असे. किंमतहि योग्य होती. अर्थात् मला तें घोडे चालवून पाहायला पाहिजे होतें; पण मालक आणि मालकीण दोघेहि घरी नव्हती, तेव्हां त्यांचा फोन नंबर टिपून घेतला व तेथून परतलों. वारेंतच टाइम्समध्ये घोडे पाहिजे असल्याची जाहिरात दिली व स्टेशनावर चहा घेऊन घरी भालों.

दुसऱ्या दिवशी एका ठिकाणीं दोन घोडीं असल्याचे कल्यावरून मी तेथें गेले. दोनहि घोडीं चालवून पाहिलीं. त्यांतले एक मला आवडले व ताबडतोब माझ्या अश्ववैद्यांनाहि मी तें दाखविले. त्यांनीहि तें पसंत केले. सर्व कांहीं लवकर जमले, पण तें होतें तांबडे. मला पाहिजे होतें पांढरे अथवा काळे कुळकुळीत. पण जाऊ या, आतां काय रंगासाठी अडून बसायचे आहे ? मुली पाहायला निघायच्या आधीं माणसाच्या पुष्कळच अटी-तटी असतात. गोरी पाहिजे, उंच हवी, केस कुरळे पाहिजेत, जिवणी लहान हवी, इ. इ. पण जसजशा डोळ्यापुढल्या गोऱ्यागोमव्या मुली हळ्हळ्ह उडून जातात, तसेतसा माणूस अगदीं मऊ येतो आणि काळी असुं दे, टेंगणी असुं दे, केस खराच्वासारखे असुं देत, जिवणी या कानापासून त्या कानापर्यंत असुं दे; पण एकदा बायको मिळूं दे; असें त्याला होऊन जातें, तसेंच माझे झालें होतें. घोडे हिरवें का असेना, मला चालेल. बाकी सर्व ठीक असलें

म्हणजे ज्ञालें, असें ठरवून तें घोडें मी घेतलें असें सांगून, घरी येऊन चेक लिहिला व घोडें आणायला मीं गाडीवाल्याला पाठविला. पण तो जें घोडें घेऊन आला तें होतें ठिपक्याचे. “हे कोठले घोडें आणिलेस” असें विचारतां त्यानें सांगितलें की, “बाई, मालकांचा विचार बदलला; तें तांबळे घोडें ते आपल्यालाच ठेवून घेणार आहेत, पाहिजे असेल तर हे दुसरे पाठविले आहे.” वाः, एक मुलगी दाखवून बोहोल्यावर दुसरी उभी करतात. असें मीं ऐकले होतें, त्याचीच ही एक आवृत्ति म्हणायची! “जा, परत घेऊन जा तें घोडें आणि माझा चेक आण माघारी. बरें ज्ञालें, मीं तो कॉस केला आहे.” असें सांगून मी स्वस्थ बसतें तोंच कालच्या त्या कर्नलच्या घोडधाची आठवण झाली, व मीं त्याला टेलिफोन करण्यासाठीं बाहेर पडले. टेलिफोनवर, घोडें जोडून केव्हां पाहायला मिळेल असें विचारले. तर तें घोडें सकाळीच विकल्याचे समजले.

घोडें मिळणे ही इतकी कर्तीण गोष्ट असते का? याच्या निम्यानें खटपट केली असती, तर पंचवीस मुलामुलींचीं लम्हे जमवून दिलीं असतीं. पण चार महिने व्हायला आले, तरी माझ्या गाडीचे अजून कोठे जमेना. कोठल्या मुहूर्तावर नीट करायला टाकली कोण जाणे? चार-पांच दिवस असेच गेले. एखाद दुसरें जनावर दाखवायला आले होतें! पण कोणी तोंडाला जड तर कोणी पायांत लंगडे. टाइम्समध्ये माझी जाहिरात दोनदां येऊन गेली. एक दिवस मला कोरेगांव पार्कमधून एक पत्र आले. एक डॉग्कार्ट व घोडें विकायचे होतें. दुपारी मी टांगा करून डॉक्टरांना घेऊन तिकडे गेले. बंगल्यांत गेले व नांवाची चिढी आंत पाठवून दिवाणखान्यांत वाट पाहात बसले. आंतून कोणाचे तरी कणहणे ऐकूं येत होतें; मधूनच कोणी तरी घावन्या घावन्या बोलल्याचा भास होई. डॉक्टर व मी एकमेकांडे पाहत बसले. बन्याच वेळानें हातमोजे व पांढरे एप्रन घातलेल्या डॉक्टरबरोबर एक

भिलिणीची चोरे

बाईं जबळ जबळ रडत रडतच बाहेर आली. दोघांनी हस्तांदोलन केले व “आतां धीरानें वागा, फार शोक करू नका” असा उपदेश करीत डॉकटर निघून गेले. इतका वेळ त्या बाईचे आमच्याकडे लक्ष्याहि गेले नव्हते, व बिचारी आपले अशु पुशीत होती. आम्हांलाहि चोरच्यासारखें झाले. इतक्यांत ती वळली व आम्ही तिच्या दृष्टीस पडले. तिने स्वतःला जरा सांवरले व हंसण्याचा प्रयत्न करून ती म्हणाली, “माफ करा हं, आपल्याला फार वेळ बसायला लागलं.” ती फार दुःखांत आहे हें ओळखून मीं म्हणाले, “आपले मन जर आज स्वस्थ नसेल, तर आम्ही फिरुन येऊ.” “मन नाहीं खरेच स्वस्थ; पण तें आतां कधींच स्वस्थ होणार नाहीं,” हुंदका दावीत ती म्हणाली. “माझी लाडकी पेगी आतांच मला सोडून गेली.” “आपली मुलगी होती पेगी?” तिची दया येऊन मीं विचारले. “नाहीं हो, माझी कुची होती ती. पोटच्या पोरापेक्षां माझें प्रेम होते तिच्यावर. सकाळ्यासून अडली होती बिचारी. डॉकटरांच्या चार खेपा झाल्या, पण नाहींच तिला सोडवतां आली.” “अरेरे, आणि पोरे तरी लागली का हाती?” मीं विचारले. “हो, पहिले आहे जिवंत. दुसऱ्याच्या वेळींच गेली. तें पोरहि गेले. बरे, मी जातें आंत त्याची व्यवस्था पाहायला.....पण खरेच तुम्ही घोडे पाहायला आला नाहीं?” आम्हीं मान डोलावतांच तिने मोतद्वाराला हाक मारून आम्हांला घोडे दाखवायला सांगितले. तिचा निरोप घ्यायच्या आधींच मीं विचारले “किती दिवस आहे हें घोडं आपल्याकडे!” “किती कोठले? विकत घेतल्याला आज पंधरा दिवससुद्दां झाले नसतील” तिने बेसावधपणे उत्तर दिले. “मग इतक्या लवकर विकून कां टाकता?” आतां मात्र ती जरा शुद्धीवर आली व अं अं करू लागली. “मला डॉगकार्टमध्ये चढतां येत नाहीं, माझा गुडघा दुखावलेला आहे म्हणून विकतों आहों” असें तिने कांहीं तरी उत्तर

दिले. “हें घोडे पूर्वी कोणाचे होते ? ” असें त्यावर डॉकटरांनी विचारता, बदली झालेल्या एका कर्नलचे होते असें म्हणून तिनें एका कर्नलचे नांव सांगितले; व मी ज्या कर्नलचे घोडे पाहिले होते तोच हा कर्नल निघाला व घोडेहि अर्थात् त्याचेच.

त्या वेळी हांकून पाहायला मिळाले नाही, आतां मिळेल. किंमत पहिल्या-पेक्षां आतां पन्नासांनी कमी झाली होती. बाहेर येऊन आम्हीं तें घोडे पाहिले व डॉगकार्टमध्ये बसून हांकलेसुद्धां. घोडे बरें होतें, पण त्या बाईंने इतक्या लवकर फिरून विकायला कां काढले या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळेना. शिवाय किंमतहि उतरली होती, तेव्हां घोडयांतच कांहीं तरी खोड असली पाहिजे, असा संशय सारखा मनांत येऊ लागला व उद्यां कळविते असें सांगून आम्ही घरी आलों. दुसऱ्या दिवशी आम्हीं अर्थात् घोडे नको असेंच कळवले. हो, आणखी पांच घरे बदलल्यावर तें घोडे कदाचित् फुक-टच मिळार नाहीं कशावरून ?

गाडी घरी आल्याला चार महिने व्हायला आले होते. अजून घोडे मिळायचा कांहीं रंग दिसेना. गाडीवाला चैनींत नोकरी करीतच होता. एक दिवस सकाळी एका मुसलमानाकडे एक सुंदर नवीन घोडे आल्याचे त्यानें मला सांगितले. मी लोच त्याच्या तबेल्यांत जाऊन थडकले. तबेल्याच्या वाटेंतच एक गाय वांधली होती. दुरून मालकाने घोडे दाखविले, पण तेथें होता अंधार. मी गाईला धरून ठेवायला सांगितले, व घोडयाजवळ गेले आणि उजेडे यावा म्हणून घोडयाच्या तोंडाकडली खिडकी उघडली. माझा शब्द ऐकतांच घोडे फुरफुरले. अरे, हें ओळखीचे घोडे असावे ! मला तर तें नेपोलिअनसारखे वाटले व त्याप्रमाणे मी माझ्या गाडीवाल्याजवळ माझा संशय व्यक्त केला. “छे छे, बाई, तें घोडं नवं हें. त्याचे मागले दोनहि पाय खुराशी पांढरे होते. याचा एकच

वभिलिणीची घोरे

पाठ्रा आहे.” मी तरी नेपोलिअनचे मागले पाय कुठे एवढे न्याहाकून पाहिले होते? घोड्याची किंमत विचारली, तर नेपोलिअनच्या किंमतीच्या बरोबर दुप्पट असल्याचे कळले. विचार करीत मी त्या मुसलमानाच्याबरोबर बाहेर आले. “किती दिवस आहे हे घोडे तुमच्याकडे!” “एक महिना होईल आता.” “आधी कोणाकडे होते?” “एका साहेबाकडे. फार उत्तम घोडे आहे, बाई. जिमखान्यावरच्या एका ब्राह्मणाच्या बाईंनी चार दिवस ठेवूनसुखां घेतले होते. पण ते गाडीला शिकवलेले नव्हते, म्हणून तिने परत केले. आता मी शिकवून चांगले तयार केले आहे. तुम्ही जोहून पाहा हवे तर.” ही हकीकत ऐकून माझ्या डोळ्यांत लख व्रकाश पडला व थोडीशी गम्मतहि वाटली.

मुसलमानाकून कां होईना, मला ‘ब्राह्मणाची बाई’ असे शिफारसपत्र निभालेले ऐकून जरा धन्य वाटले, व मी म्हणाले, “आतां गाडीला शिकवून तयार केले असे म्हणतां म्हणून किंमत पहिल्याच्या एकदम दुप्पट केलीत की काय?” “पहिल्याच्या दुप्पट! म्हणजे हे घोडे तुमच्या माहितीचे आहे?” “आहेना, चांगल्या माहितीचे आहे. जिमखान्यावरची ब्राह्मणाची बाई ती मीच. आजच्या माझ्या पोषाकावरून कदाचित् तुमच्यांतलीच वाट असेन. हे घोडे तुम्ही म्हणतां त्याप्रमाणे चार दिवस माझ्याकडे होते व ते मी स्वतः गाडीला जोहून पाहिले आहे. ते पुढल्या डाव्या पायांत लंगडे आहे म्हणून परत केले. शिकवायला पाहिजे म्हणून नव्हे. शिकवायचा बहाणा करून पैसे उकलण्याची कल्पना आमच्या दलालांच्या डोक्यांत असेल कदाचित्. शिवाय त्या वेळी मला तुम्ही सांगतां त्याच्या निम्या किंमतीला ते मिळाले असते.” असे म्हणून मी तेथून निघाले, व टांग्यांत येऊन बसले. माझा गाडीवाला पुढे होता. “काय रे, तूं किती वर्षे गाडीवाल्याचा धंदा करतो आहेस?” “बाई, याच धंद्यांत

केस पांढरे झाले नव्ह का ? ” “ केस पांढरे झाले आणि मन काळे कुळकुळीत झाले असेंचना ? ” “ म्हणजे काय, बाई. ” “ नाहीं तर काय ? एरवी का तूं हें जुने लंगडे घोडे दुप्पट किमतीला माझ्या गळ्यांत मारूं पाहत होतास ? माझ्यासारख्या बाईला घोडं ओळखावं आणि तूं घोडेवाला म्हणवतोस स्वतःला, तुला घोडं ओळखूं नये ? शिवाय चार दिवस चाकरी केलेलं घोडं, नुसतं पाहिलेलं नाहीं. तेव्हां तूं पक्का हलकट तरी असला पाहिजेस; नाहीं तर महासूखे असला पाहिजेस. त्या घोड्यानंसुद्धा मला ओळखलं आणि तूं नवं घोडं, नवं घोडं करीत होतास. ” घरीं आल्याबरोबर मीं त्याचा पगार चुकता केला व फिरून माझ्या अंगणांत पाय ठेवण्याची मनाई केली.

झालें, घोडें नव्हतेंच मिळत, आतां तर गाडीवालाहि गेला. बरेच झालें म्हणा. तेवढा पगार वांचला माझा. कारण आमचा सत्याग्रह अजून चालूच होता. वजन पंधरा पौऱ कमी झालें होतें व सगळे लोक तुम्हांला काय होते आहे, तुम्ही कशानें वाळलां, असें विचारीत. मलाहि जगण्यांत अगदीं आनंद वाटेनासा झाला होता. खायचे नाहीं तर जगायचे कशाला ? घोडा गाडी ठेवून दाखवयाच्या हृष्टानें आणखी आठ महिने सत्याग्रह चालवून दाखवयाचा होता पण जळें घोडेहि मिळेना. कधीं मिळणार आहे कोणास ठाऊक. उगीचच मी आपलें डोके मात्र आपद्धन घेत होतें.

आतां घोडे मिळेपर्यंत हा गाढवपणा बंद करायचा असें ठरवून त्या दिवशी मीं शिकरणपोळीवर असा ताव मारला कीं घरांत दूध शिलक राहिले नाहीं कीं केळीं शिलक ठेवलीं नाहींत. चहा तर काय पुढचा पेला कधीं हलेचना. जसजशी पोटाची आग थंड होत चालली, तसतसें घोडे पाहायचे कामहि थंडावले. इकडे दुष्कळाचीं चिन्हे दिसूं लागलीं व आज गहूं नाहीं, उद्या तांडळ नाहीं, अशी ओरड ऐकूं येऊं लागली. माणसाला धान्य मिळायची

बिलिणीचीं बोरे


जेथें पंचाईत तेथें घोडथाची उठाठेव हवी कशाला ? शिवाय दुसरा गाडीवालाहि पाहिला पाहिजे, कारण आलेच घोडे घरांत तर तें काय मोटारीसारखे वसवून ठेवतां येते ? त्याला काम दिले पाहिजे, खाऊं घातले पाहिजे, धुतले पाहिजे, मालिस केले पाहिजे, एक ना दोन. आणि हें सगळे मलाच पाहिले पाहिजे; कारण आमचे गणपतीबोवा घरांतले कधीच कांही पाहूत नाहीत, आणि गाडीघोड्यासंबंधी तर त्यांनी केव्हांच हात धुवून टाकले आहेत. तेव्हां घरांतला पुरुषहि मीच आणि बाई पण मीच. मग मी कधीं कधीं पुरुषासारखी विजार घालून हिंडले तर लोकांनी नाके कां मुरडावीं ! आतां नकोच ती घोड्याची कटकट, गाडीच टाकावी विकून झालं, म्हणजे फिरुन सत्याप्रहाची भानगडहि उपस्थित होणार नाही.

झालें, गाडी विकायच्या उद्योगाला मी लागले. ज्यांना घोडे पाहा असें सांगितले होतें, त्यांना त्यांना गाडीला गिन्हाईक पाहा असें सांगितले. हळहळ गाडी बघायला लोक येऊ लागले. गाडी नवीच आहेना ? असा पहिला प्रश्न करीत. खरोखर नवीच आहे असें उत्तर द्यायला कांहीच हरकत नव्हती. दुसरे कोणी असतें तर नवीच आहे असेंच म्हणाले असतें. पण खोटें बोलायला तरी यावें लागते. तेव्हां “ नवी नाही, लोखंडी सांगाडा जुनाच आहे, बाकी सगळे नवीन आहे, ” असें सरळ उत्तर मी देत असें. त्यानंतर किंमत काय असें विचारीत. मी एक किंमत मनाशीं ठरवली होती ती सांगत असें. ती ऐकून खरी किंमत काय, असा दुसरा प्रश्न येई. मग मात्र माझा पारा चढे. “ माझ्याजवळ सगळे खरेच असतें, सांगितलेली किंमत पटत असेल तर गाडी ध्या, नाहीं तर पडून राहील, ” असें बडबडून गिन्हाईक जायच्या आधीच मी वर आपल्या खोलीत निघून जाई.

अशा अरेरावीने का कोठे व्यवहार होतात ? सहा महिने झाले, तरी गाडी कांही खपेना. खरे पाहिले तर किंमत जास्त नव्हती आणि गेल्या सहा

महिन्यांत तर सगळ्याच्याच किंमती अवाच्या सवा वाढल्या होत्या. पण आम्हांला गोड कोठे येत होते बोलतां ? तें येत असतें, तर दुप्पट किंमतीलाहि गाडी उजवली असती. पण आमचा अवतार पडला पिजारलेल्या साळईचा. असें करतां करतां एक दिवस मी टेनिस खेळत असतां कोर्टावरतीच माझा मामा आला आणि म्हणाला “शके, तुझी गाडी विकली. काढ येढे.” “केव्हां विकलीस, आणि, कुणाला विकलीस ?” असें विचारतां न्हो म्हणतो, “अग त्या बंदू दातारानें घेतली असें समज. काल मला जिमखान्यावर किंमतीचे विचारीत होता. म्हणाला, ती बाई कांही नीट्यांने बोलत नाहीं. तुमचें नातें आहे, तुम्ही तरी सांगा.”

“वरं, मग मामासाहेब तुम्हीं काय सांगितलेंत ?” “काय सांगायचे आहे, गाढवे ? मी म्हटलें, “अरे त्या बयानें तुला हजार रुपये सांगितलें असतील, तर ती नऊरों नव्याण्णव रुपये पंधरा आणे नऊ पैलासुद्धां कबूल व्हायची नाहीं. असली चक्र आहे ती.” तेव्हां चल काढ आतां येढे. आणि खरोखरीच त्याच दिवशीं आमची गांवभर गाजलेली गाडी नेली दुसऱ्याकडे. आतां कधीं कधीं ती गांवांतून हिंडतांना दिसते. घोडेहि पांढरेच आहे. तिच्याकडे पाहून मला काय वाटत असेल वरे ! आणि अजून मला लोक विचारीत असतात. “तुमच्या घोडागाडीचे काय झाले ?” दुसरें काय व्हायचे आहे ? एक चन्हाट झाले लिहून.



देशमुख आणि कंपनीची प्रकाशने

१. स. सांडेकर		२. र. कर्डेकर	
१ कुले आणि वगड	१/।।।	१ अमुरा घाव	१
२ भरतभाषाहर	१/।।।	२ रेसमाळ्या गाठी	३
३ पहिले प्रेस (आ १ री)	३	३ आभाळाची सावली	४
४ जळलेला मोहर	३	४ वा. म. जोशी	
५ कॉवरच	४	५ रम्यतिलहरी	२
६ सांधेकाल (आ १ री)	२/।।।	६ विचारलहरी	२।।
७ अविनाश	२/।।।	७ नवे जग - पु. य. देशपांडे	२/।।
८ मेदाळिनी	३/।।।	८ रंगचत्रिश-भाई बेक	१।।।
९ लहा भाषणे	२	९ प. ले वि स. सांडेकर	
१० कलिकर	२।।	१ काव्यज्ञोति	
११ खी आणि पुरम	२	२ पारस्या आनंदविहार जयवंत	१।।।
१२ पावरे छग	४।।	३ लक्षण० सरदेसाई	
ग इयं साडखोलकर		४ वासललेले शुद्धज	२
१ अष्टज्ञेय	२	५ प्रो. वि ह. कुलकर्णी	
२ नाशकम्भा	२	६ व्याकिनित्र	२।।।
३ माझी नमोवाणी	२	७ फसगत-ना ह. भाषटे	१।।।
४ नवे संसार (जन)	४	८ साम्बरुपादा-प्र के अश्रे	१।।।
५ चवनवाढी	६।।।	९ कृष्णवाई भोटे	
६ व्याकिरेला	२।।	१० मीनाळीचे जीपन	२।।
वा. घो. सांडेकर		११ चलती नाणी र. गो सरदेसाई	२
१ तात्या भा. १ ला	२।।।	१२ रा. श्री जोग	
२ तात्या भा. १ रा	१	१३ सौवर्णदोष आणि आनंदबोष	८
३ निशाहे भा. १ ला	२।।।	१४ हितप्रे-मह. म. घटकर्त्त्व	१
४ घकमकी	२।।।	१५ वेदीची दीर्घ वि. कि. शोकील	१
५ बदवा नवरा	२।।।	१६ यह आणि तारे-सत्यआही	४।।
६ अनेक आशीर्वद	२।।।	असेत काणेकर	
७ काझी भा. १ ला	२।।।	१ खुक्यातून लाल तात्याकडे	१
वि. वि. जोशी		२ काकाताहेक काळेलकर	
१ आणली चिमणराव (भा. १)	४	३ वड्हेवाचा प्रवास	१।।।
२ नवे भास्तु	२	४ वि. वि. वेण्डुरकर	
३ हृदेशमास्तर	२	५ वांचिक कंडे	१
ताने शुरुजी		६ स्टेलिन-वि. म. भुस्कटे	४।।
४ पुरज्ञन्म	२।।।	७ कलालाभाई टिळिक	
५ आस्तिक	२।।।	८ थोळाशणगा	१।।।
६ तीम्हामारुती (आ १)	२	९ वारु बांडिकर	
झांकेतला प्राउजॉर		१० लक्ष्मीदी	१।।।
७ गिफ्टिंग्स थोरे	०	११ नवी आशाही	१।।।